

# ILA TIM MIETAIL & INDUISTRIES ILTID.

(Formerly known as Drillco Metal Carbides Ltd.) CIN : L99999MH1974PLC017951 Regd. Off. : 201, Navkar Plaza, Bajaj Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056. Tel : 26202299 / 26203434 • Web : www.latimsteel.com

#### Date: 01.09.2023

To,

Department of Corporate Services, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001.

#### Ref: Scrip Code: 505693

# Sub.: Newspaper Publication of 47<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) Notice and e-voting information.

Dear Sir /Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed copy of Notice of 47<sup>th</sup> AGM and e-voting information published in the Free Press (English Newspaper) and Navshakti (Hindi Newspaper) on 31<sup>st</sup> August, 2023 in compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time.

You are requested to kindly take the same on record.

Thanks & Regards,



PUBLIC NOTICE PUBLIC NOTIC PUBLIC NOTICE CHANGE OF NAME PUBLIC NOTICE जाहीर नोटीस **PUBLIC NOTICE** Get prediction sitting Notice is hereby given that RAJ REALTORS Notice is hereby given that, we i.e. Rhoda NOTICE is hereby given that (1) MRS HITIKSHA PRATIK MODI & (2) MRS ALL THAT Agricultural land bearing ामाम जनतेस सुचित कळविण्यात येते की On behalf of our Clients SANDEEP at home with Palm Print Textiles Pvt. Ltd. ('Owners') having our have acquired development rights of the Survey No. 164/1A, area VANITA SPOUSE OF गांव मौजे चंद्रपाडा, ता. वसई, जि. पालघर MANOHAR MAHADIK & MOHINI SANDEFE NO property, more particularly described in the address at Famous Studio Ltd., Famous admeasuring 0- 07-30 (HR) + 0-00-570637A,NK.GORE PANDURANG DHARA PRAVIN JAIN are joint owners of MAHADIK with their intent to purchase or Love, romance, sex, family वसई विरार महानगर पालिका हद्दीतील schedule hereunder written from CHARKOP 20 (P.K) total 0-07-50 (H.R), Assess Tenement No.80/795 in Mahavir Nagar /ITTHAL RESIDENT OF PEDHAMBE TAL below mentioned flat & further permitted by Cine Building, 103, 1st Floor, 20, Dr. E relations, job, wealth, home येथील जमीन मिळकत जिचा सर्व्हे न BHARAT BHUSHAN CO-OPERATIVE Mr. & Mrs. Walia and Mr. & Mrs. Mahadik, Rs. 1=06, of revenue village Shree Siddhivinayak (Part-1) CHS. Ltd., at CHIPLUN.HAVE CHANGED MY NAME Moses Road, Mahalaxmi, Mumbai- 400011 happiness, house, education, २०६/१८, एकूण क्षेत्रफळ १६२ गुंठे, य HOUSING SOCIETY LIMITED., and have FROM VANITA TO VANITA PANDURANG GORE AND MY DATE OF BIRTH IS Chandrapada, Tal- Vasai, Dist-Palghar (Hereinafter referred to as M.H.B. Colony, Mahavir Nagar, Kandival We are investigating the legal title of AMARJIT SINGH WALIA & VANDANA have misplaced and or lost the original instructed me to investigate the title of the said जमिन १) रमेश यशवंत म्हात्रे व इतर, २ (West), Mumbai - 400 067 duly transferred marriage, children, luck, work, AMARJIT SINGH WALIA owners to the document described in the Schedule property 02/05/1973 WIDE AFFIDAVIT DATED 24/08/2023 BEFORE EXECUTIVE MAGISTRATE -- RATNAGIRI "Said Property" for brevity's sake) is श्रीमती नानूबाई लक्ष्मण भोईर, ३) श्रीमत in their name from the name of their honor, sorrow, illness, etc. immovable property Flat No. 2105, 21st Floor (formerly known Flat No. 53, 5th Floor, Bldg. No. H) The New Ambivali hereunder written. Any person/s having any right, title and interes deceased mother MRS. JAGRUTI NAVIN owned & possessed by Rammurat Shitlaprasad Yadav & Anr as रेखा विनायक म्हात्रे व इतर, ४) श्रीमर्त or objection or claim by way of sale, lien, maintenance, mortgage, inheritance, If any person or persons has found or is in BHATT (JAGRUTI KRISHNAKANT मालती आर स्हान्ने व दतर यांचे मालकीची R. R. Mishra possession of the misplaced or lost CL-401 D absolute Owners. I am investigating THAKAR) and they have agreed to sell and कब्जेवहिवाटीची असून त्यांनी सदर मिळकत CHSL, situated at Jeevan Nagar, Dattaj Salvi Road, CTS No.11-D-K-West Ward, Astrologer, Palmist easement, trust, tenancy, security, charge ocument mentioned in the Schedule is transfer the said Tenement to prospe HAVE CHANGE MY NAME FROM title of the Owners to the said Numerologist, Vastu & Gems मेसर्स लक्ष्मी अशोसीएटस प्रा. लि. license, lispendens, gift, custodial legal or purchaser i.e. my clients (1) MR. HIRANATH LEHARNATH JOGESAR & (2) hereby called upon not to in any manner RAMANLAL MISTRY YOGESH Ambivali Village, off Veera Desai Road, Andheri (W), Mumbai - 400 053 (CTS 844/34, 844/35, and 844/36). All persons property. Also, I have been called TO Specialist, Former TV & Press भागीदार - श्री राजेन्द्र यादव आणि श्री possession or otherwise of whatsoever nature YOGESH RAMANLAL SIDHPURA AS PER MAHARASHTRA GAZETTE NO. misuse the same or destroy or damage the upon by the Owners to issue a Title सादिक हलानी याना मेमोरेन्डम ऑफ Whatsapp & Mobile n respect of the property described in the MRS. KAMLADEVI HIRANATH JOGESAR. same and send the same to us without any Certificate to that effect. Any person, schedule hereunder written or any part thereo अन्डरस्टैण्डींग दिनांक २९/०२/२०१२ आणि having any claim, share, right, title, interest or demand in respect of the said property M-22247108 DATED 30 / 03 / 2023. Any person, bank, financial institution etc 9820113194 company, firm, having any claim of delay at the abovementioned address. are hereby requested to make the same known खरेदीखत. पॉवर ऑफ अटॉर्नी. ताबा पः having any claim, objection or rights o CL-454 whatsoever nature over the said THE SCHDULE ABOVE REFFERRED TO: in writing to the undersigned with necessary by way of sale, transfer, assignment, mortgage, possession, lien, lease, trust, whatsoever nature in the said Tenemen द्वारे वर्ष २०२४ मध्ये विकलेला आहे. तसे HAVE CHANGE MY NAME FROM property by way of Gift, Sale, Mortgage, Release, Tenancy shall Watch on YouTube: documentary evidence within 15 days fron (Description of Lost and Misplaced shall intimate to the undersigned with BHAVNA YOGESH SIDHPURA सदर मिळकतीचा ताबा सध्या माझे पक्षका TO gift, charge, easement, inheritance or otherwise, howsoever are hereby required the date hereof at my address at 101, Shree Document) 🔹 आप और आपका भविष्य necessary supporting documentary BHAVANA YOGESH SIDHPURA AS PER ntimate to the under signed their मेसर्स लक्ष्मी अशोसीएट्स प्रा. लि Vallabh Residency, Daulat Nagar, Road No.3. Original Share Certificate No.9 dated evidence within 14 days from the MAHARASHTRA GAZETTE NO Borivli (East), Mumbai 400 066 failing which objections (in writing) if any within 14 यांच्याकडे आहे to make the same in writing along with the document(s) supporting such claims to the undersigned in their office at M/s. 7th July 1993 issued by Varsha Vidya Co-(M-22246354) DATED- 30/03/2023. publication of this Notice, thereafter such days from publication of this notice. DISCLAIMER any such claim will be treated as waived तरी सर्व जनतेस सदर जाहीर नोटीसा द्वा operative Housing Society Ltd. in the name claim shall be deemed to be non-existent or CL-455 failing which, if any objection/s is not असे सांगण्यात येत आहे की कोणीही सद SCHEDULE OF PROPERTY The Free Press Journal does not vouch of Rhoda Investments Pvt. Ltd. relating to 5 waived and the sell/ purchase transaction HAVE CHANGED MY NAME FROM PARADISE ESTATE CONSULTANT 06 received within the said time period All that piece and parcel of land bearing Plo shall be completed in respect of said मिळकती बाबत व्यवहार करू नये अन्यथ for the authenticity or veracity of the MOHD DANISH ABDUL REHMAN TO (five) fully paid up Shares of Rs.50/-Sainath Shopping Centre, Opp. Court Yard then the said objection shall be claims made in any advertisement झालेल्या नुकसान बाबत आपण स्वत No.115, RSC Sector No.1, Survey No.149 and Tenement without any reference after DANISH ABDUL REHMAN MERCHANT Restaurant Veera Desai Road Andheri (Rupees Fifty only) each bearing distinctive treated as waived & shall not be C.T.S No.1C-2/93 alongwith structure standing therein known as "CHARKOP nublished in this newspaper Beaders जबाबदार राहणार या करीता मेसर्स लक्ष्म expiry of the said period. (W), Mumbai - 400 058, within 14 days AS PER AADHAR CARD. CL-501 nos. 41 to 45 (both inclusive). taken into consideration later and are advised to make their own inquiries अशोसीएटस प्रा. लि.. भागीदार - श्रे I HAVE CHANGED MY NAME FROM from the date of publication hereof, failing Sd/-Title Certificate will be issued Dated this 01" day of September, 2023. BHARAT BHUSHAN CO-OPERATIVE which we will assume that there is no such or seek expert advice before acting on RAJENDRA B. GAIKWAD राजेन्द्र यादव आणि श्री सादिक हलानी ह accordingly. YASMIN BANO MOHAMMED RAFIQ TO HOUSING SOCIETY LIMITED" situated at Rhoda Textiles Pvt. Ltd. such advertisements. right, title, interest whatsoever of any ADVOCATE, HIGH COURT कोणत्याही रित्या जबाबदार तरतील नाही Yours Faithfully YASMIN MOHAMMED Please Note. RAFIQ Charkop, Kandivali (West), Mumbai 400 067 person in respect of the said immovable The printer, publisher, editor and the (Director) SHAIKH AS PER MAHARASHTRA Room No. D-46, Milap CHS. Ltd. याची नोंद घ्यावी. जर आपणांस सदर बाबत at Village Kandivali, Taluka Borivali, Mumbai flat property, if any, shall be deemed to have proprietors of the Free Press Journal Plot No.183. Sector-1, Charkop, GOVERNMENT GAZETTE NUMBER Advocate D.N. Walwaika जास्त माहिती पाहिजे तर आपण Suburban District. been waived. Group of newspapers cannot be held (M-23127702) DATED :10TH AUGUST Sd/ PUBLIC NOTICE Office Address: - Flat No.A/1 Kandivali (W), MUMBAI - 400 067. निम्नखाक्षरीकर्ता यांचेकडे ऑफीस नं (ADVOCATE, SATISH SHARMA) liable in any civil or criminal court of Rakesh Menezes 9820033213 TO 6TH AUGUST 2023 CL-601 Dtd: 1st Sept. 2023 NOTICE is hereby given that our clients Ground Floor, Snehal Park Soc, Next **BOMBAY, HIGH COURT** Place: MUMBAI Date: 01/9/2023 law or tribunal within India or abroad for any alleged misleading or ००२, डी -६६, कोमल शांतीनगर को.ऑप to Vasai Court, Vasai (W), Tal- Vasai I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED YASIR ASHFAQ (1) Mrs. Fazila Nagree, and (2) Mr. हौ.सो.लि., सेक्टर - १०, शांतीनगर, मिर Dist - Palghar 401 201 Faizulla Nagree ("the Owners") having defamatory content or claim contained in any advertisement PUBLIC NOTICE रोड पूर्व, जि. ठाणे-४०११०७, मो. न PUBLIC NOTICE PATKA TO YASIR ASHFAQ PATKA AS Mob: 9226896045 their address at Nagree building. 50 NOTICE ९८३३२८५३५१ या पत्यावर या सूचनेच्य Late Shri Murli Daryanomal Panjwani, a Date:01/09/2023 Notice is hereby given that my clients (1) Mr. Deepak Dungarmal Jain & (2) Mrs. Sonal Deepak Jain Place: Vasai. PER DOCUMENTS. CL-701 Mr. Raj Chawla, a Member of the Om Co-op Hsg. Soc. Ltd., having published in this newspaper or Shahid Bhagat Singh Road, Fort, प्रसिद्धीपासूनच्या १४ दिवसांच्या आत भेटावी. member of Vijay Vihar Co-operative Housing I SMT.VIMAL VASANT PALANDE SPOUSE OF LATE. VASANT GOPAL Mumbai 400023, owners of Plot of land uploaded in the epaper on the official Society, duly registered under Regn. No. Bom/Hgs/971, dated 14 May 1965, having an address at Plot no: 1634 A, Vijay Vihar PUBLIC NOTICE सही/ Jain & (2) Mrs. Sonal Deepak Jain are interested in buying Flat No. 1202, 12<sup>th</sup> Floor, "T" Wing, Origins Co-operative Housing Society Ltd., The Trees, New CTS No. 51/B, Pirojshah Nagar, Off Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai -400 079., from (1) Mr. Vishal Soni & (2) Mrs. Payal Soni. bearing Survey No.77 (part) layout plot website. The liability is solely that of PALANDE -RESIDENT AT-KONDHAV ALL THAT Agricultural land bearing अँड. अरुण दुबे (खरेदीदाराचे वकील) no.2 admeasuring 901.07 square meters the advertiser in which The Free Press (1) Survey No. 129/10, area TALUKA-POLADPUR, DISTRICT situated at Village Waliv, Taluka Vasai, Journal has no role to play. Co- operative Housing Society, Sion RAIGAD-PINCODE-402308 admeasuring 0-05-10 (HR) + 0-00-HAVE District-Palghar ("the said Property" PUBLIC NOTICE Trombay Road, Opposite Sanduwadi, Chembur, Mumbai 400071, holding Flat no: 50 (P.K) total 0-05-60 (H.R), Asses CHANGED MY NAME FROM SMT.VIMAL have lost and/or misplaced the original CHANGE OF NAME PALANDE TO SMT.VIMAL VASANT PALANDE VIDE AFFIDAVIT NO-63AA Rs. 0=39, (2) Survey No. 129/12, area admeasuring 0-70-30 (HR) + 0-NOTICE is hereby given that my client is M/s Hestia Infracon LLP, having address at 1702, Dheeraj Valley Tower, Saibaba Complex, Mohan Gokhale, Goregaan (East), Mumbai 40063, negotiating to purchase ALL THAT piece and parcel land admeasuring area 484.95 square meters clonawith the structure standing therean known as Conveyance dated 12th March 1995 3, in Building no: 2, entrance no D, of the Society died on 11/07/2023. registered with the Joint Sub-Registrar a NOTE 087806 DATED-17TH AUGUST 2023. 02-50 (PK) total 0-72-80 (HR) The Society, hereby, invites claims and objections from the heir or other claimants Vasai under Serial No.573 executed ssess Rs. 8=06, of revenue village Collect the full copy of Newspaper CL-954 Any person/s having any claim o between Mr. Hasmukh Mansukhlal Shah for the submission in passport office. Chandrapada, Tal- Vasai, Dist-I HAVE CHANGED MY NAME FROM whatsoever nature including by way of any agreement, sale, transfer, gift, lease, lien, charge, mortgage, 20/10/2022. as Vendor and the Owners as purchasers objectors or objections to the transfer of alghar. (Hereinafter referred to as VAID BADSHA TO WAHID BADSHA alongwith the structure standing thereon known as Laxmi Bhuvan (Patil Building) situated at K. W. the said shares and interests of the ("Original Conveyance") and inspite of 'Said Properties" for brevity's sake) Loxmi Bhuvon (Potil Building) situated at K. W. Chitale Road, Dadar (W), Mumbai - A00 028 bearing (S. nos. 1490, 1/1490 & 2/1490 at Lower Parel Division and Final Plot no. 366 of TPS IV of Mahim Division, andassessed by Municipal Corporation of Greater Mumbai under "6N" word No. 3185(8), 3185(10), 3185(9) and 3185(10A), within the registration District and Sub District of Mumbai (Thy (collectively referred to as the said property)with clear and markctable title free from all encumbrances of whatsoever nature subject to the rights of the tenants occupying the said Building. On or towards the North : S. K. Bole Road On or towards the Sub : K, W. Chitale Tath On or towards the Sub : Shivaji Park SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-960 I HAVE CHANGED MY NAME FROM deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days rust, inheritance, maintenance easement, restrictive covenant of s owned & possessed by due and diligent search, the same is not SUNEELA PRAVEEN SHETTY TO SUNILA I HAVE CHANGED MY NAME FROM Vivekanand Gopinath Mhatre & Ors traceable. PRAVEEN SHETTY AS PFR AKHTAB KHATAM CHAND BADSHAHA from the publication of this notice, <u>CL-301</u> as absolute Owners. I am n any other manner otherwise and/ DOCUMENTS. If any person/s has any claim and/or TO AKHTARBI CHANDBADSHA SHAIKH or have any objection pertaining to the said property, shall contact the nvestigating title of the Owners to copies of such document or other proofs in WACHHALA SPOUSE OF AS PER DOCUMENTS. NO CL-960 A support of his/her claim/objections of demand against or in respect of the said the said property. Also, I have been 2747637,SEP .ANANT KADAM RESIDENT OF KELANE, TAL--KHED, KADAM Property or any part/s thereof or by undersigned in writing within 15 days from the date of publication HAVE CHANGED MY NAME FROM transfer of shares and interest of the called upon by the Owners to issue a being in the possession of the Original eceased member in the capital/property Title Certificate to that effect. Any HEENA KUSAB TO HEENA KAUSAB DIST--RATNAGIRI HAVE CHANGED MY NAME FROM WACHHALA TO hereof, with the supporting documents if any, failing which my Client shall proceed with the Conveyance as a security, charge, lien or AS PER DOCUMENTS of the society in such a manner as provided person, company, firm, having any ANSARI under the bye-laws of the society. The otherwise are hereby requested to make claim of whatsoever nature over the WACHHALA ANANT KADAM AND MY DATE OF BIRTH IS 17/07/1950 WIDE CL-960 B claims/ objections, if any, received by the the same known in writing to the said property by way of Gift, Sale I HAVE CHANGED MY NAME FROM completion of the said transaction society for the transfer of shares and undersigned along with the documentary Mortgage, Release, Tenancy shall AFEIDAVIT DATED 28/08/2023 BEFORE MOHOMED ABBAS IBRAHIM TO ABBAS considering that there interest of the deceased member in the ntimate to the under signed their evidence in respect thereof at their EXECUTIVE MAGISTRATE -CHIPLUN IBRAHIM SHAIKH AS PER claim or demand or objection of capital/property of the society shall be dealt objections (in writing) if any within 14 On or towards the East. : Internal Road, Lead to address Office No. 101, 1st floor, CL-960 C whatsoever nature from anybody and the same shall be deemed as CL-401 DOCUMENTS property. Bhavani Shankar Road. with in the manner provided under the bye days from publication of this notice Seksaria Chambers, 139, Nagindas I WANDANA SPOUSE OF NO JC--218449P,SUB MEJ. NARESH BABURA KADAM .RESIDENT OF VADERU,TAL--HAVE CHANGED MY NAME FROM law of the society. A copy of the registered failing which, if any objection/s is not All persons having any claim against or in respect of waived, abandoned, given up or Master Road, Fort, Mumbai 400 001 the said properly or any part thereof by way of MOU, Agreement tenancy, sale, gift, lease VARSHA DILIP MOTWANI TO VARSHA Bye-laws of the society is available for inspection by the claimants /objectors in received within the said time period surrendered. within 14 days from the date of BHOSALE AS VITHAL PFR then the said objection shall be Dated this 1<sup>st</sup> day of SEPTEMBER, 2023. CHIPLUN.HAVE CHANGED MY NAME FROM WANDANA TO VANDANA DOCUMENTS. CL-960 D publication of this notice. Inheritance exchange, family arrangement the office of the society/ with the secretary reated as waived & shall not be rtgage (equitable or otherwise), Charge. Lien, sd/ of the society between 11 am - 5 pm from Dated this 31st day of Aug, 2023. I HAVE CHANGED MY NAME FROM taken into consideration later and NARESH KADAM AND MY DATE OF BIRTH IS 20/11/1955 WIDE AFFIDAVIT AMIT SHYAM CHOUDHAR the date of publication of this notice till the frust. possession, easement, injunction or any Title Certificate will be issued MOHAMMAD JAKIR MOHD ISMAIL For FEDERAL & COMPANY other attachment or otherwise or under any decre Advocate date of the expiry of its period. For and On Behalf of Vijay Vihar Cooperative accordingly. Please Note, ZAKARIA TO MOHAMMED JAKIR MOHD Shop No.135, Near Bldg. No.5, DATED 28/08/2023 BEFOR EXICUTIVE order or award passed by any Court of Law Yours Faithfully ISMAIL SHAIKH AS PER DOCUMENTS MAGISTRATE, CHIPLUN. CL-401 A Tribunal, Revenue or any Statutory Authority o Sd/ CL-960 **Housing Society Ltd** N.G. Acharya Marg Arbitration or on the basis of being in possession o Partne I SUCHITA SPOUSE OF NO 13844938F Advocate D. N. Walwaika Subhash Nagar Chembur, Mumbal: 400 071 Place: Mumbai HAVE CHANGED MY NAME FROM Sd/ NK.BAYAJI DEVJI JADHAV RESIDENT OF CHIPLUN, DIST--RATNAGIRI. HAVE the aforesaid Advocates & Solicitors for the Owners Office Address: - Flat No. A/1. Ground Date: 01/09/2023 Purchaser MOHD ISMAII **7AKARIA** original documents, howspever is hereby require to TO Hon Secretary loor, Snehal Park Soc, Next to Vas MOHAMMED ISMAIL ZAKARIA SHAIKH make the same known to us together with CHANGED MY NAME FROM SUCHITA Court, Vasai (W), Tal- Vasai, Dist Palghar 401 201. Mob : 9226896045 substantiating Documents to the undersigned o PUBLIC NOTICE AS PER DOCUMENTS. CL-960 F TO SUCHITA BAYAJI JADHAV AND MY Shop No. 3, Capri Budg. No. 3, Opp. HDIL Tower, A. K DATE OF BIRTH IS 28/05/1968 WIDE AFFIDAVIT DATED 28/08/2023 BEFORE I HAVE CHANGED MY NAME FROM Indian Bank इंडियन बैक Place:Vasai. Date:01/09/2023 Mara, Bandra (East), Mumbai - 400051 in writing Notice is hereby given that the land SHABINA BEGUM TO SHABINA SHAIKH within 15 (Fifteen) days from the date hereo EXECUTIVE MAGISTRATE -CHIPLUN CL-401 B owners Mr. Kaifi Mushtak Lonbal have AS PER DOCUMENTS. names CL-960 G PUBLIC NOTICE 🛕 इलाहाबाद ALLAHABAD failing which the claim, if any shall be considered t agreed to sell to my client all that piece I HAVE CHANGED MY NAME FROM have been waived and/or abandoned and my clien Shrimati Suguna Raghu Shetty a Member of I SUNITA SPOUSE OF NO 1546885X, NK JOGESHWARI WEST BRANCH : 1<sup>st</sup> Floor, Henna Shopping Arcade, S. V. Road, Jogeshwari (W) and parcel of land which was situate METRI PRIYA YESU TO METRI shall proceed with the transaction. the Tilak Nagar Swapnashilp Co-operative YASHWANT SHINDE RESIDENT OF TIVARE,TAL--CHIPLUN.HAVE CHANGED Mumbai-400 102, Maharashtra, **\* Ph. No.** (022) 2679 1065, 2679 7491 **\* Fax No.** (022) 2679 5168 at Vadavali tarfe Paulbar, Tal, Wada YESHU AS PER DOCUMENTS Housing Society Ltd. having, address at Bldg N. P. Mishra (Advocate POSSESSION NOTICE (For Immovable Property (Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Dist. Palghar, which was mention i CL-960 H Shop No. 3, Capri Budg. No. 3, Opp. HDIL Tower, A. K. Marg, Bandra (East), Mumbai - 400051. No- 41, Tilak Nagar, Chembur Mumbai - 89, MY NAME FROM SUNITA TO SUNIT schedule of property as under, I HAVE CHANGED MY NAME FROM and holding flat No 41/ B /503 in the building YASHWANTRAO SHINDE AND THAT MY SCHEDULE OF PROPERTY SAROJINI MARK BASAWANT TO SAROJINI MARK BASAVANT AS PER DATE OF BIRTH IS 12/12/1961.WIDE AFFIDAVIT DATED 28/08/2023 BEFORE Whereas The undersigned being the Authorized Officer of the Indian Bank, under of the society, died on 26/6/2022, without Mobile : No 9820570509 For M/s Hestia Infracon LLP and Reconstruction of Financial Assets and Enfo Gut no Akar Area making any nomination. GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE EXECUTIVE MAGISTRATE -CHIPLUN Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(12) rea H- R- P The society hereby invites claims or objections Date : 01/09/2023 NO.(X-42879). CL-401 C CL-960 I with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notic from the heir or heirs or other claimants/ 240/2 00-59-90 3-20 dated 17.03.2023 calling upon the Borrowers Mr. Ashwin Vinayak Dalvi an Mrs. Archana Baliram Chavan Alias Archana Ashwin Dalvi (Borrowers) to repa the amount mentioned in the notice being Rs. 28,08,333.00 (Rupees Twenty Eigh out of sale land objector or objectors to the transfer of the Ulhasnagar Municipal Corporation, said shares and interest of the deceased 0-29-95 Lakhs Eight Thousand Three Hundred Thirty Three only) within 60 days from the member in the capital/ property of the society 248 0-49 00-29-80 late of receipt of the said notice. Ulhasnagar within a period of 14 (Fourteen Days) days date of receipt of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this **30th Day of** out of sale land from the publication of this notice, with conies 0-14-90 of such documents and other proofs in Vehicle Department, First Floor, UMC Head Office, Ulhasnagar- 421003 00-05-10 0-53 242 support of his/her/their claims/ objections for sd./ out of sale land August 2023. transfer of shares and interest of the decease

जा.क्र.उमपा/वाहन/१५५/२०२३

Ulhasnagar Municipal Corporation is Inviting Proposals from Scheduled Banks for the Supply of Electronic Ticketing Machine (ETM), Maintenance of ETM and Providing the necessary Software. The ETM will used for issuing tickets on Public Transport Buses (Pure Electrical Buses) operated

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dewith the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 28,08,333.00 (Rupees Twenty Eight Lakhs Eight Thousand Three Hundred Thirty Three only) and interest and other charges on from date of demand notice

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets

Description of Immovable Property: Residential Property bearing Flat No. 303, 3rd Floor, Building No. 1, Wing D, Poona Imperial Co. Op. Hsg. Soc. Ltd., Rustornji Global City, Village Dongare, Virar West, Tal Vasai Dist. Palghar. Boundarles:- North : 60 ft. Road, South : Bechraj Residency Building, East: Poonam Imperial E Wing, West: Poonam Imperial C Wing.

Sd/

**Authorised Office** 

Indian Bank

notice

presu

and m

sale

claim

consi

Date

B 98

0-02-55

member in the capital/ property of the society Any person having any claim agains If no claims/ objections are received within the or to the abovementioned property of period prescribed above, the society shall be any part or portion thereof by way of free to deal with the shares and interest of the sale, lease, mortgage, gift, lien, deceased member in the capital/ property or charge, trust, pre-emption the society in such manner as is provided maintenance, easement, inheritance under the bye-laws of the society. The claims or otherwise howsoever are required objections, if any, received by the society for to make the same known in writing to transfer of shares and interest of the deceased the undersigned at the office address member in the capital/ property of the society given herein below within 14 days from

address at Om Apartment Sundervan Complex Andheri (W) Mumbai - 400 053 (Society) and holding Shop No 5 in the building of the Society and 5 shares of Rs. 50/- each of the Society Numbered from 196 to 200 (hereinafter collectively referred to as "the said Property") died on

The said property was sold by the said Mr. Raj Chawla (Seller) to Anil S. Rohera, H.U.F (Purchaser) vide Agreement for Sale dated 13/10/2021. But as the balance consideration mentioned in the said Agreement for Sale was not paid by the Purchaser the Seller during the Seller's lifetime. The Purchaser could not obtain from the Seller some of the documents required to be submitted to the Society for transfer of the said

The Purchaser has since paid the said balance consideration to the reported heirs of the said Mr. Ra Chawla, namely his wife, Mrs. Jyo Raj Chawla and his sons, Mr. Ritesh Raj Chawla and Mr. Sameer Raj Chawla, who have since given their consent to the Society for transfer of the said

property to the name of the The Society has accordingly received application from the

Purchaser for transfer of the said property of the Seller to thei

Any person, financial institution etc, having any claim or objection in respect of the above, shall inform the Society at the above address within a period of 15 days from publication of this notice, with supporting copies of proof thereof. If no claims/ objections are received by the Society within this prescribed period, it shall be deemed there are no claims/ objections, or the same, if any, are waived, and the Society all be tree to effect the proposed transfer of the said property to the name of the Purchaser, Anil S. Rohera, HUF,

Secretary

Om Co-op Hsg. Soc. Ltd.

Place: Mumbai Date: 01-09-2023

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that are investigating the title of PRABHUTA AUGUSTUS VILLA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED having its registered office at Plot no. 7. Hughe mbai 400007 relating to the entioned Property more described in the Schedule written. ns/entities having any claim, right, title, benefit, interest, d/or demand of any nature r in respect of the said any part thereof, by way of sfer, exchange, lease, subignment, mortgage, charge, tance, bequest, succession tenance, easement, trust, ub-tenancy, leave and license er basis, occupation on, family arrangement/ decree or order of any court contracts/agreements, nip, any writing and/or nt or otherwise, howsoever required to make the same riting, along with documentary evidence, to the undersigned at its address at ALMT LEGAL, Advocates and Solicitors, Office no. 45-46, 4th Floor, Atlanta' Building, Jamnalal Bajaj Marg Nariman Point, Mumbai 400021 within 14 Fourteen) days from the date hereof. failing which such right, title, benefit nterest, claim and/or demand in the said Property shall be deemed to have been waived, released, relinquished, and/or abandoned and no such right, title benefit, interest, claim and/or demand will deem to exist.

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | FRIDAY | SEPTEMBER 1, 2023

Tel No 2720116 to 2720125 (Ext 279), Fax No 2720104 /108.

#### Invitation of Expression of Interest

by Ulhasnagar Municipal Corporation.

The EOI containing all the details, is available at Vehicle Department, 1st Floor, Ulhasnagar Municipal Corporation, Near Chopda Court, Ulhasnagar and also available on www.umc.gov.in

Schedule details are as under: -

SL. No.	Details	Dates
1	Publication of EOI	01/09/2023
2	Last Date and Time for Submission of Proposal	08/09/2023 before 12:00 hrs.
		Sd/-

Shri Ashok Naikwade जा.क्र.उमपा/पीआरओ/४७७/२०२३ Deputy Municipal Commissioner (Vehicle) दि. ३१/०८/२०२३ **Ulhasnagar Municipal Corporation** 

### DEMAND NOTICE

**Branch Office:** ICICI Bank Ltd., ICICI Bank Towers, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400 051. Phone No. 022 66962422.

Whereas the Authorised officer of ICICI BANK LIMITED ("the Bank") under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 ("SARFAESI Act") has in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated August 22, 2023 under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower- M/s Pharmex Lifecare having its registered office at F-2/301, Valley Tower Ghodbunder Road, Thane 400607, Maharashtra. India and Partners/ Guarantors/ Security providers, (1) Mr. Akshay Kucheria, residing at Flat No. 1701, Evelina Building, Hiranandani Estate Hiranandani, Ghodbunder Road Thane- 400604, Maharashtra, (2) Mr. Premchand Kanhaiyalal Chopada, residing at Flat no.1601,16th Floor, L-Wing Bhoomi Acres Phase IlWaghbil. Ghodbunder Road, Thane West, Thane- 400 615, Maharashtra, (3) Mr. Ashwin Keshavji Rambhia residing at Flat No B-601, Padmavati Nagar Dumping Road, Mulund (West), Mumbai- 400080 Maharashtra, India to pay the amount mentioned in the said Demand Notice being ₹ 1,35,72,611.72 (One Crore Thirty Five Lakhs Seventy Two Thousand Six Hundred and Eleven Rupees and Seventy Two Paisa Only.)payable as on July 03, 2023 together with further interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. within 60 days from the date of the said Notice(s). Please note that due to nonpayment of dues, your Account has already been classified as Non-Performing Assets (NPA) as on December14, 2022 in accordance with the directions or guidelines relating to assets classifications issued by the Reserve Bank of India. The demand notice(s) dated August 22, 2023 sent by registered AD has / have beer returned undelivered.

However, this Notice is hereby given to the Borrower / Guarantors / Security providers to pay to the Bank within 60 days from the date of publication of this Notice, the amount indicated here in above dues as on date together with further interest at contractual rates on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges, etc. The debt due to the Bank is a debt secured against the below mentioned property and the same is mortgaged as security interest created in favour of the Bank.

If the Borrower / Guarantors / Security Providers fails to make payment to the Bank as aforesaid, then the Bank shall proceed against the secured assets mentioned below under Section 13(4) of the SARFAESI Act and the application rules entirely at the risks of the concerned Borrower / Guarantors / Security Providers, as to the costs and consequences. The Borrower / Guarantors / Security providers can collect the original notice and complete details from the Authorized Officer.

The Borrower / Guarantors / Security Providers, are prohibited under Section 13(13) of the SARFAESI Act to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Bank. Any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the Borrower / Guarantors / Security Providers responsible for the offence and liable to the penalty in accordance with the SARFAESIAct. 2002.

DESCRIPTION OF THE SECURED ASSETS / PROPERTIES TO BE ENFORCED

Flat No. B-601, Adms. 935 sq. ft (Built-up area) on the 6th floor of the building known as 'Padmavati Nagar Co-Op Housing Society Limited' situated on All that piece and parcel of land bearing Survey nos. 371-D (part). 372-B (part) and City Survey no. 742/4 and 742/5, situate at Taluka Kurla, District Mumbai suburban within Greater Mumbai situated at Dindayal Upadhyay Marg, Mulund (West), Mumbai 400080 in the registration District and Sub District Mumbai City and Mumbai Suburban. together with all the buildings and structures thereon, fixtures fittings and all plant and machinery attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth, both present and future owned by Mr. Ashwin Keshavji Rambhia Authorised Office

Date : 01.09.2023 Place : Mumba

Date: 30/08/2023 Place: Mumbai

दि. ३१/०८/२०२३

#### PUBLIC NOTICE

LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED Regd. Off. 201, Navkar Plaza, Bajaj Road, Vile Parle (West), Mumbai 400056. Email Id- cs.latimmetal@gmail.com Website: www.latimmetal.com CIN- L99999MH1974PLC017951

#### NOTICE OF 47TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

n continuation of our newspaper advertisement published on 31st August, 2023, NOTICE IS HEREBY given that the 47th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday 2nd September 2023 at 3.30 p.m. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM in accordance with the ompanies Act, 2013, SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, eneral Circular No 2/2022 dated May 5, 2022 read with General Circulars Nos. 02/2021 dates January 13, 2021, 20/2020 dated May 05, 2020, 14/2020 dated April 08, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 llectively referred to as "Circulars").

n compliance with the above circulars, copies of the Notice of AGM along with Annual Report has bee sont electronically to those members who have registered their email address with Company/ Registrar and Share Transfer Agent (RTA)/ Depository Participants as on 31st August, 2023. The company has ent the notice of AGM alongwith Annual Report tharough emails on 31st August, 2023. The full Annua Report is available on the website of the Company i.e. www.latimmetal.com and website of BSE Limite e.www.bseindia.com

IOTICE IS FURTHER given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 o ne Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 16th September, 2023 to Friday, 22nd ers and Share ptember, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM.

NOTICE IS FURTHER given that pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of e Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. 15th September, 2023, may cast their vote electronically on the business set out in the Notice of AGM. The company has availed facility of National Securities Depository India Limited (NSDL) for providing remote e-voting/ e-voting facility at AGM. The nembers may cast their votes through remote E-voting facility at www.evoting.nsdl.com portal. The detailed procedure/ instructions for remote e-voting/ e-voting during AGM are contained in the Notice of AGM. A person who is not a member as on cut-off date should treat this Notice for information purpo

NOTICE IS FURTHER given that members who have not yet registered their e-mail addresses with company are requested to get the same registered with the Company/ RTA. Detailed process for gistration of e-mail address with the Company/RTA is given in Notice of AGM. Additionally, Members ho have not registered their e-mail addresses with Company may obtain Login credentials for attending AGM through VC/OAVM and vote for the resolutions proposed in the Notice. Detailed process for otaining Login credentials for e-voting for the resolutions proposed in the Notice is given in Notice of AGM

NOTICE IS FURTHER given that any person who acquires shares and becomes member of the company after the Notice has been sent electronically and hold shares as on the cut-off date i.e. 15th September 2023 may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and passwor r casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot Use Details/Password" option available on evoting.nsdl.com

n this regard, the Members are hereby further notified that

. Remote E-voting period shall commence from Tuesday, 19th September, 2023 at 09.00 a.m. and end on Thursday, 21st September, 2023 at 05.00 p.m.

i. Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M. on 21st September, 2023. ii. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not t titled to cast their vote again.

. The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remote e-voti nay vote during the AGM through e-voting for all business specified in the Notice dated 7th August, 2023. . The results of the voting shall be announced within 48 hours of the conclusion of the AGM. The results declared alongwith the scrutinizers report shall be placed on the company website www.latimmetal.com for the information of the members besides being communicated to stock exchange. vi. In case of queries/grievances with regard to e-voting, contact Pallavi Mhatre, Manager, NSDL, Trade

World, 'A'Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 mail: evoting@nsdl.co.in, Tel: 1800-222-990

For LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED Sd/ Rahul M Timbadia Managing Director Place : Thane

the date of publication of this , failing which it shall be med that no such claim exists y clients shall proceed with the vithout any reference to such and the same if any shall be lered as waived.	under the bye-laws of the society. A copy o the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society with the secretary of the society between .10.30 AM to 12.30 P.M. from the date of publication o	f Road, Mur below-me particularly hereunder All persons
01.09.2023 Sd/- Adv. Dhiraj S. Patil Advocate for Intending Purchaser Siidhi Sofi Complex, Shop No. 115, Kudus, Tal. Wada, Dist. Palghar	the notice till the date of expiry of its period. For and on behalf of Tilak Nagar Swapnashilp Co-op Housing Society Lto Place : Tilak Nagar, Chembur. Date: 01/09/2023 Secretary	share, and whatsoeve Property of sale, trans lease, ass lien, inheri
Mumbai- E 99, CASA Adriana, 15, St. John Bandra West, M Phone : 022-26516196/264	LBANK ANKING PARTNER Bandra (W) n Baptist Road, Mount Mary Steps, umbai- 400 050. I15375 Fax : 022-26415376 aderalbank.co.in	gift, main tenancy, su care-tak possessic settlement, of law, partnersh arrangeme are hereby known in w

#### **PUBLIC NOTIC - GOLD AUCTION**

Notice is hereby given to the public in general and the account holders in particular that e-auction of the pledged gold ornaments in the below mentioned account/s will be conducted by Federal Bank Ltd., onthrough online portal, https://gold.samil.in Interested buyers may log on to the auction portal or contact the Bank at Federal Bank -Mumbai/Bandra for further information. In case e -auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments. Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without further notice

Branch Name	Lone Account Number
Mumbai Bandra	13986800002003

Place : Mumbai-Bandra Date : 31.08.2023

#### CORRIGENDUM

GICICI Bank Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

This is with reference to the captioned SARFAESI 13 (2) Notice dated July 06, 2021. (hereinafter referred to as 'the said Notice') towards your aforementioned Home loan Account no. LBMUM00004906380 in the borrower name CHETAN G MASAL with ICICI Bank Ltd., we wish to mention that inadvertently and unintentionally unintentionally admeasuring an area of is mistakenly mentioned FLAT NO 103, 1ST FLOOR A WING SHRIPAL NIRMAL CHSL CHEEDA, NALLASOPARA WEST, 37, MAHARASHTRA, THANE- 401203 Admeasuring an area of AS PER SALES DEED instead of FLAT NO 103. 1ST FLOOR A WING SHRIPAL NIRMAL CHSL CHEEDA, NALLASOPARA WEST, 37 MAHARASHTRA, THANE-401203 & Admeasuring an area of 550 SQ.FT. (Super Built Up AREA) i.e 51.11 SQ.MTRS. (Super Built Up AREA), Therefore request you to please read it FLAT NO 103, 1ST FLOOR A WING SHRIPAL NIRMAL CHSL CHEEDA, NALLASOPARA WEST, 37, MAHARASHTRA, THANE- 401203 & Admeasuring an area of 550 SQ.FT. (Super Built Up AREA) i.e 51.11 SQ.MTRS. (Super Built Up AREA), Admeasuring an area of 550 SQ.FT. (Super Built Up AREA) i.e 51.11 SQ.MTRS. (Super Built Up AREA) All other details mentioned in the said SARFAESI 13 (2) Notice will remain same. We sincerely regret the inconvenience caused to you in this regard. Date : September 01, 2023 Authorized Officer ICICI Bank Limited

#### THE SCHEDULE

Sd/-

Authorised Office

For The Federal Bank Ltd

ALL that lease-hold piece or parcel of land being Plot no. 7 admeasuring 1374.38 square yards equivalent to 1149.12 square meters or thereabouts situate, lying and being at Hughes Road Gamdevi, Mumbai 400007 being part of the Gamdevi Estate of Municipa Corporation of Greater Mumbai and forming portion of lands bearing survey no. 7355 and Cadastral Survey no. 549 of Malabar and Cumballa Hill Division together with two buildings Prabhuta and Augustus and other buildings and structures standing thereon and assessed by the Municipality under 'D' Ward no. 881(2) Street no. 1-A and bounded as follows: On the North-East: By land of the MMC aid out as a service passage, On the South-East: By Plot no. 8-A leased to Rustomji Edulji Mehta and others On the South-West: By Hughes Road, On the North-West: By plot no. 6 leased to Ishwardas Laxmidas. Dated this 1st day of September 2023. For ALMT LEGAL Sd/-Sameer Tapia

Senior Partner

Advocates and Solicitor

r	Place : Mumbai
٩ الا	Date : 31st August, 2023

**ICICI Bank Limite** 

## ब नव@शक्ति।मुंबई, शुक्रवार, १ सप्टेंबर २०२३

शिरपूर गोल्ड रिफायनरी लिमिटेड नॉदणी कार्यालयः रिफायनरी साईट, शिरपूर-४२५४०५, जिल्हा धुळे, महाराष्ट्र दूर.: ०२५६३ २५८००१ फॅक्सः ०२५६३ २६१३५७ सीआयएनः एल५१९००एमएच१९८४पीएतसी०३४५०१ वेबसाईटः www.shirpurgold.com वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की शिरपूर गोल्ड रिफायनरी लिमिटेडच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही रिफायनरी साईट, शिरपूर-४२४४०५, जिल्हा धुळे, महाराष्ट्र थेये एकवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.	ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनाशियल सर्व्हिसेस लिमिटे नोंदणीकृत कार्यालयः ४२, गोपाळ भवन, ३ रा मजला, १९९, प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई – ४०००० सीआवएनः एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३८२५ ईमेलः compliance@corporatementors.in संकेतस्थळः www.corporatementors.in दूरध्वनी: ०२२-२२०९३९०८
द्र.: ०२५६३ २५८००१ फॅक्स: ०२५६३ २६१३५७ सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४५०१ वेबसाईट: www.shirpurgold.com वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की शिरपूर गोल्ड रिफायनरी लिमिटेडच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा	नोंदणीकृत कार्यालयः ४२, गोपाळ भवन, ३ रा मजला, १९९, प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई – ४०००० सीआयएनः एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३८२५ ईमेलः compliance@corporatementors.in संकेतस्थळः www.corporatementors.in दूरध्वनी: ०२२–२२०९३९०८
सीआयएनः एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४५०१ वेबसाईटः www.shirpurgold.com वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की शिरपूर गोल्ड रिफायनरी लिमिटेडच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा	ईमेलः compliance@corporatementors.in संकेतस्थळः www.corporatementors.in दूरध्वनी: ०२२-२२०९३९०८
<b>वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना</b> सूचना याद्वारे देण्यात येते की शिरपूर गोल्ड रिफायनरी लिमिटेडच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा	<b>दूरध्वनी</b> ः ०२२–२२०९३९०८
सूचना याद्वारे देण्यात येते की शिरपूर गोल्ड रिफायनरी लिमिटेडच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा	6
	एजीएमची सूचना आणि बंद पुस्तिका
१०.०० वा. घेण्यात येणार आहे.	कंपनीची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वा
एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल हा डिपॉझिटरीजद्वारे कंपनीला उपलब्ध	अहवालासह प्रत्यक्षपणे सभासदांना पाठविण्यात येणाऱ्या सूचनेतील कामकाज करण्यास
केलेल्या आणि/किंवा कंपनीकडे नोंदणीकृत त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर सभासदांना ईमेलद्वारे पाठवण्यात आला	शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.३० वा. एम्पायर रायल हॉटेल्स, १४६, एम्पायर बिल्डिंग
	रा मजला, १४६, डॉ. डी. एन. रोड, छशिमट स्टेशनसमोर, मॅकडॉनाल्डच्यावर, फोर्ट, मुंबई-४००
	रे में प्रेणा, २४५, डा. डा. एन. राड, छारामट स्टरानसमार, मेंफडानाएडप्यापर, फाट, मुंबइ-४०० येथे घेण्यात येणार आहे.
	वेय प्रश्नात प्रभार जाह. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीचे सभासद रजि
	नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तिका वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतूकरिता २३ सप्टेंबर, २०२३ ते
सभासदांना लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) मार्फत दूरस्थ ई–मतदान सुविधा पुरवली	नादणा आणि राजर हस्तातरण युस्तिका वापिक संवसायारण समच्या हतूकारता २२ सण्टबर, २०२२ त सप्टेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस मिळन) बंद राहील.
आहे. ३८ व्या एजीएमच्या सूचनेत समाविष्ट सर्व बाबीकरिता मतदानाला रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.००	
	वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या वि
	२० सहवाचता कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कर
	रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ आणि द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज
ईलेक्ट्रॉनिकली किंवा एजीएममध्ये त्यांचे मतदान करण्यासाठी पात्र राहतील.	इंडियाद्वारे निर्गमित साधारण सभेवर सेक्रेटरियल स्टॅंडर्ड - २ च्या तरतुदींच्या अनुपालनात सर्व सभास
ज्या सभासदांनी सूचना पाठवल्यानंतर समभाग संपादित केले आहेत आणि कट ऑफ तारखेस किंवा पूर्वी त्यांच्या डिमॅट	सूचित करण्यात येते कीः
खात्यामध्ये ते जमा केलेले झालेले आहेत ते enotices@linkintime.co.in येथे त्यांची चौकशी पाठवून किंवा	<ul> <li>एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे साधारण आणि विशेष ठराव इलेक्टॉनिक स्वरूपात मत</li> </ul>
	व्यवहार करण्यात येईल;
	(ii) रिमोट ई-मतदान गुरुवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वा. पासून सुरू होईल
	(iii) रिमोट ई-मतदान शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्या. ५.०० वा. पर्यंत संपेल.
शिरपूर गोल्ड रिफायनरी लिमिटेड करिता	(iv) एजीएम येथे अथवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देण्याचा हक्क मिळविण्याची शेवटची त
सही/-	२२ सप्टेंबर, २०२३ असेल.
	(v) कोणतीही व्यक्ती शेवटची तारीख २२, सप्टेंबर, २०२३ रोजी शेअर्स धारण केल्यास आणि एज
दिनाकः ३१ आगस्ट, २०२३ कपना साधव	सूचनेच्या पाठविल्या नंतर कंपनीचे सभासद झाल्यास आणि कंपनीचे शेअर्स संपादित करत असल
	त्यानी helpdesk.evoting@cdslindia.com अथवा e-voting@cdsl.co.in येथे विनंती व
फॉर्म क्र. आय एन सी – २५ ए	लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळविण्याची प्रक्रिया करावी. लॉगिन आयडी आणि पा
	मिळविण्याची तपशिलवार प्रक्रिया सभेच्या सूचनेतदेखील देण्यात आली असून कंपन
	संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. ई-मतदानाकरिता सीडीएसएलकडे आधीच सभासदाची न
प्रादेशिक संचालक, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय पश्चिम विभाग	असेल तर त्याचा/तिचा अस्तित्वातील आयडी आणि पासवर्डचा वापर ई-मतदानाद्वारे त्यांचे
	देण्यासाठी करू शकतात.
(निगमन) नियम २०१४ मधील नियम १४ आणि मे. स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड	(vi) सभासदांनी नोंद घ्याबी की:
	अ) सभासदाने एकदा मत दिल्यानंतर आपले मत बदलण्याचा हक्क त्यांना नाही आणि मतदानाव
	वरील तारीख आणि वेळेपश्चात सीडीएसएसद्वारे ई-मतदान मोड्युल निष्क्रिय करण्यात येई
४०००५९, भारत, येथे आहे अर्जदार.	<ul> <li>ब) रिमोट ई-मतदानाद्वारे ज्या सभासदाने आपले मत नोंदवले आहे ते उपस्थित राहू शकतात</li> </ul>
	पुन्हा त्यांचे मत देण्यास पात्र नाहीत;
कलम १४ अंतर्गत, उपरोक्त नियमांसह वाचावे आणि २९ ऑगस्ट २०२३ रोजी	<ul> <li>क) केवळ कट ऑफ तारखेच्या दिवशी भाग हस्तांतरण नोंदवहीत वा सभासदांच्या नोंदणीत</li> </ul>
📔 🛛 झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये / विशेष सर्वसाधारण सभेमध्ये संमत	असणाऱ्या व्यक्ती एजीएममध्ये बॅललट पेपरद्वारे मत देण्यासाठी हकक्षदार असतील (vii) एजीएमची सुचना कंपनीचे संकेतस्थळ www.corporatementors.in यावर उपलब्ध आहे:
झालेल्या ठरावास अनुसरुन सदर कंपनी खाजगी मर्यादित कंपनी म्हणून	
रुपांतरीत करण्यास इच्छूक असून कंपनीला असे रुपांतरण करण्यास सक्षम	(viii) इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका/गाऱ्हाणे असल्यास, सभासद/ला मालकांनी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या हेल्प डेस्कवर १८००-२००-५
करण्यासाठी कंपनी केंद्र सरकारकडे अर्ज करु इच्छिते.	मोलकोनी संट्रल ।इपाझटरी साव्हसंस (इडियो) लिमिटडच्या हल्प इस्केवर १८००-२००-५ येथे संपर्क साधावा किंवा कृपया (एफएक्यूज) याचा संदर्भ घ्यावा आणि ई-मतदान युजर मॅन्ट्
ज्या कोणा व्यक्तीचे सारस्य सदर प्रस्तावित बदलामुळे बाधित होत असेल त्यांनी	
आपली आक्षेपांची कारणे स्वारस्याच्या पार्श्वभूमिसह प्रतिज्ञापत्रासह ही सचना	www.evotingindia.co.in वर उपलब्ध आहे अथवा आरटीए अथवा कंपनीला संपर्क साधाव
प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत प्रादेशिक संचालक, एव्हरेस्ट, ५ वा	(ix) कंपनी ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी २०२२-२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता व
मजला, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई – ४००००२ या पत्त्यावर कळवावीत व त्याची	अहवाल/३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवणार आहे, सदर कंपन संकेतस्थळावरदेखील उपलब्ध होईल. एजीएमची सूचना सेंट्रल डिपॉझिटरी सर्न्हिसेस (इं
एक प्रत कपनीच्या खालील पत्त्यावर पाठवावीत.	सकतस्थळावरदखाल उपलब्ध हाइल. एजाएमचा सूचना सटूल ाडपाझटरा साव्हसस (इा लिमिटेडचे संकेतस्थळ www.evotingindia.com वर देखील उपलब्ध आहे.
	लिमिटेडचे संकतस्थळ www.evotingindia.com वर देखाल उपलब्ध आह. मंडळाच्या आदेष
संचालकाचे नाव : – साज सेबास्टियन	
डीन - ०८०४४३२८९	ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडव
	सह
गरान प्राया कॉएजेका	स्थळः मुंबई पवन कुमार अगर
दिनांक – १ सप्टेंबर २०२३ होटेल कोहीनूरजवळ (अंधेरी पूर्व) जे. बी. नगर, ठिकाण – मुंबई	दिनांकः ०१.०९.२०२३ संच
	भारेष आणि त्रांभव सुम्या आणि वाकि महाता सह प्रतियों प्रायः भारत का भारत कि या कंपनी के कासी है। आफ अत्री स्वापनी सूचना आणि बालिक अल्वावाला कंपनी (मीनेवॉट अंग्ल अंडमिसिट्रेवन) रूस, २०१२ च्या पंचनी अत्रीतिया, २०१३ च्या कलव १०८ सहावाला कंपनी (मीनेवॉट अंग्ल अंडमिसिट्रेवन) रूस, २०१२ च्या पंचर आपिता, कंपनी ११ सटेंबर, २०२३ च्या कट ऑफ तारखे। रेष्ट्रतेतन, २०१५ च्या रेणुतेतन ४४ च्या अनुपालनों कंपनी ११ सटेंबर, २०२३ च्या कट ऑफ तारखे। रेष्ट्रतेतन, २०१५ च्या रेणुतेतन ४४ च्या अनुपालनों कंपनी ११ सटेंबर, २०२३ च्या कट ऑफ तारखे। रेष्ट्रतेतन, २०१४ च्या रेणुतेतन ४४ च्या प्रतीपासच्या सुचने सामाधिष्ट (एलआअवरापणिएन) पार्कत ट्रास्ट ने निर्ह्रा करपाले वेह आणि घुम्यात, १७ सटेंबर, २०२३ रोजी सारे, ५०० व. सेपेत, ट्रास्ट ई-मतदान त्यानंतर तिकित्र करपाले वेहत आणि के 'मतदातारा पालवानी रेष्टात वेगा पार ताडी. मतदानावे हक हे ११ सटेंबर, २०२३ हि कटोंसि सामारदानी पाण्य केलेला समामार्ग्या संवेनुसार राहतीत. सदर कट ऑफ तारखे। प्रत्यक्ष किंबा डिमटेरिशाई स्वरुपात समागा आरण केले समासट हेतेन्द्रानिकती किंबा प्रतीपामण्ये तोची मतदान करण्यासती पा राहती. या सामादती युवना पाठवण्यानंस समागा संपादि केले आते आणि कट ऑफ तारखे किंवा पूर्वा तांची चिहता राहतीत. या सामादती मेरांची देवादो करण्यासति पा राहतीत. व्या सामार वे वेचा केलेते हाले ठेन का ठाठाठ्ठआति भाषाकाल्य के वेग वांची चिहता पायलून किंवा प्रावतित के वेचा केलेते हाले के काठी ठाठाठ्य हो भारत या के स्वा के स्वा पूर्वा तांची हिंदा राहतीत. या सामारदाते मांची दिव्य वंतदा पेरसाकं एवॉ।स्यान्य किंबा मतदानाय्रो त्यांचे नवता करण्याताठी पात राहतीत. या सामारदाते मांची दिव्य वंतदा पेरसाकं एवॅ।स्यान या किंगा नतदाय्रो तिनिमिटेड करिता सामाद एकता हतेन्द्रानिकता किंवा वंतदा पेरसाकं एवॅ।स्यान यो केपता करण्याती कार राहती कंपनी क्यानाम्ये प्रसिद्ध करण्याची किंवा मतदायांची सिंहा मंत्र स्वा स्वा सिंह सार्य हेता कंपत्त उपरीत्त उपरिष्ट यहार पंताताक करण्याताठी वर्तमानपत्र सार्य प्रय से उत्तर सरकर कर्य कर्य क्रिया के क्या के स्वा स्वा स्वार प्रातति कंपनी के व्य रेप्तर करण्याती क्यानीमध्ये अपति स्वा स्वार प्रातति प्रति ज्या सह रुप्त क्राया येत आहे की, कंपनी कायादी दिल्डरींग, सहार प्रतासा कॉप्य- सरदर, प्ररताति व्य लानी आणि मेर कीयिदा हो स्

#### PUBLIC NOTICE LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED

Regd. Off. 201, Navkar Plaza, Bajaj Road, Vile Parle (West), Mumbai 400056. Email Id- cs.latimmetal@gmail.com Website: www.latimmetal.com CIN- L99999MH1974PLC017951

NOTICE OF 47TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION In continuation of our newspaper advertisement published on 31st August, 2023, NOTICE IS HEREBY given that the 47th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 22nd September, 2023 at 3.30 p.m. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (AVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM in accordance with the Companies Act, 2013, SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, General Circular No 2/2022 dated May 5, 2022 read with General Circulars Nos. 02/2021 dates January 13, 2021, 20/2020 dated May 05, 2020, 14/2020 dated April 08, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 (collectively referred to as "Circulars").

In compliance with the above circulars, copies of the Notice of AGM along with Annual Report has been sent electronically to those members who have registered their email address with Company/ Registrar and Share Transfer Agent (RTA)/ Depository Participants as on 31st August, 2023. The company has sent the notice of AGM alongwith Annual Report tharough emails on 31st August, 2023. The full Annual Report is available on the website of the Company i.e. www.latimmetal.com and website of BSE Limited, i.e. www.bseindia.com

NOTICE IS FURTHER given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Sanger Books of the Company will remain closed from Saturday, 16th September, 2023 to Friday, 22nd September, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM.

NOTICE IS FURTHER given that pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. 15th September, 2023, may cast their vote provide to demanded units of the soft and soft a members may cast their votes through remote E-voting facility at www.evoting.nsdl.com portal. The detailed procedure/instructions for remote e-voting/e-voting during AGM are contained in the Notice of AGM. A person who is not a member as on cut-off date should treat this Notice for information purpose only.

NOTICE IS FURTHER given that members who have not yet registered their e-mail addresses with Company are requested to get the same registered with the Company/ RTA. Detailed process for registration of e-mail address with the Company/RTA is given in Notice of AGM. Additionally, Members who have not registered their e-mail addresses with Company may obtain Login credentials for attending AGM through VC/OAVM and vote for the resolutions proposed in the Notice. Detailed process for obtaining Login credentials for e-voting for the resolutions proposed in the Notice is given in Notice of AGM.

NOTICE IS FURTHER given that any person who acquires shares and becomes member of the company after the Notice has been sent electronically and hold shares as on the cut-off date i.e. 15th September 2023 may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on evoting.nsdl.com.

In this regard, the Members are hereby further notified that:

Place Date :

I. Remote E-voting period shall commence from Tuesday, 19th September, 2023 at 09.00 a.m. and ends on Thursday, 21st September, 2023 at 05.00 p.m.

ii. Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M. on 21st September, 2023. iii. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be iv. The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remote e-voting

may vote during the AGM through e-voting for all business specified in the Notice dated ThAugust, 2023. v. The results of the voting shall be announced within 48 hours of the conclusion of the AGM. The results declared along with the scrutinizers report shall be placed on the company website www.latimmetal.com for the information of the members besides being communicated to stock exchange.

Vi. In case of queries/grievances with regard to e-voting, contact Pallavi Mhatre, Manager, NSDL, Trade World, 'A'Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Email: evoting@nsdl.co.in, Tel: 1800-222-990.

#### For LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED

	Sd/-
Mumbai	Rahul M Timbadia
31st August, 2023	Managing Director

	ank of India		<b>ॲसेट रिक</b> बँक ऑफ इंडिया बिल्डिं रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई- ईमेल:	ग, पहिला ४०००५८.	मजला, महाराष्ट्र,	२८, एस. व	ही. रोड, अंधेरी प (०२२) २६२१०४	ाश्चिम	त्र	अ. खाते/ क्र. कर्जदार/ हमीदारांचे नाव ११ सौ रोशनी राहल सराफ		रळकतींचे वर्णन ऐ मालकीचे फ्लॅंट क्र.५/१/सी. नॅचरल हाईटस.	राखीव किंमत/ इअर रक्कम/ १२७.००	किमान बोली वाढ रक्कम (रु. लाखांत) १,००	थकीत देय (व्याज, दंडात्मक व्याज आणि खर्च वगळून) २७४८.८०	सेरसाई सिक्युरिटी इंटरस्ट/मत्ता आवडी २००००९४९३९७९	मिळतीचे निरिक्षणासाठी ऑन-साईट तारीख/वेळ १६.०९.२०२२ /	संपर्क क्र. ७७३९०१४१७४
4		- 0	थावर मिळकतीच्या वि							र सा राशना राहुल सराफ श्री राजेंद्र प्रसाद सराफ श्री राहुल राजेंद्र सराफ (मयत)		ल स्लिाम एव्हेन्यू, कोलकाता-७०० ०५२,		7.00	1000.00	100001019205	रद. ०९.२०२३ / दु. ०२:०० ते दु. ०३:००	00330788803 (022) 255280805/
व्या प गर्वसा भन्वर बाली भनाम	रंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विर मान्य जनता आणि विशेषत: ख गिक/प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ दिलेल्या तपशिलाप्रमाणे संबंधित त रक्कम प्रत्येक तारण मत्तेसमोर	क्रीकरिता ई–लिल बालील कर्जदार आर् ऑफ इंडियाच्या प्र 1 थकबाकीच्या वसुल दर्शविण्यात आली अ	रोअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ताव विक्री सूचना. णि हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खाल गाधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या संबंधित व लीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे अ आहे. विक्री येथे खालील पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅट ा नी कर्जदार/हमीदार यांना सूचना (रु.लाखांत)	ील वर्णिलेल्य फर्जदार आणि ह <b>ाहे '' आणि</b>	ा मिळकती र हमीदार यांच्या <b>''जे काही</b> 3	या बँक ऑफ ाकडून बँक ऑ आहे तेथे आहे	इंडिया (तारण धनको) <b>फ इंडिया</b> कडे असलेल् ' तत्त्वाने विकण्यात येप येईल.	) कडे गहाण/प्रभागि या गहाण/प्रभारित त	रित आहेत, ज्यांचा गरण मत्तांसापेक्ष येथे किंमत आणि इसारा	१२ आयव्हीआरसीएल इंदोर गुज टोलवेज लिमिटेड, हमीदार :- श्री. ई मुधीर रेड्डी आयव्हीआरसील लि. ॲबसॉप्शन एअरकॉर्न इंजिनिआ प्रायव्हेट लिमिटेड गाजवाका डेक्ललपर्स प्रा लि	नावे स्थित येथे गट क्र. ५४, ५८/२,५९/२, ५९/३, ६ ७६/१,७६/२/१,७६/२/२, जिल्हा पुणे, महाराष्ट्र ४१०४०५	९ एकर्स, शिवप्रसाद शिवदत्ता शुक्ला यांच्या १, ५४/२, ५५/१, ५५/२, ५६, ५८/१, ०, ६६/१/२, ७४, ७५/१, ७५/२, ऽ६/३ ते ७६/९, वालख गाव, तालूका मावळ, (प्रत्यक्ष कब्जा)	२६५७.०० / २६५.७०	<u> </u> و٥.٥٥	२१६७३४	२०००१८५९७१६१	१६.०९.२०२३ / दु. ०१:०० ते दु. ०२:००	७७३९०१४१७४ (०२२) २६२१०४०६/०
अ. क्र.	खाते/ कर्जवार/ हमीदारांचे नाव		मिळकतींचे वर्णन	राखीव किंमत/ इअर रक्कम/	किमान बोली वाढ रक्कम (रु.	थकीत देय (व्याज, दंडात्मक व्याज आणि खर्च	सेरसाई सिक्युरिटी इंटरस्ट/मत्ता आयडी	मिळतीचे निरिक्षणासाठी ऑन-साईट तारीख/वेळ	संपर्क क्र.	आयव्हीआरसीएल स्टील कन्स्ट्रक्शन आणि सर्व्हिस लि. तिरुमणी डेव्हलपर्स प्रा. लि. श्री. शिवप्रसाद शिवदत्ता शुक्ला १३ मे. केशवलाल खेमचंद ॲण्ड	ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ८	, सेक्टर ३, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालूका	<u>قر۲.۰۰ /</u>	٩.00	१९६३.००	२००००७२४५७६७	१८.०९.२०२३ /	৬৬३৬४০০५१
१	मे. स्टेटस फॅशन्स श्री. अशोक जैन (भागीदार)	हिस्सा क्र. ३, सिटी	२ रा मजला, स्टेटस हाऊस प्लॉट क्र. ४, सर्व्हे क्र. ९१, 1 सर्व्हे क्र. १६६६, गाव मरोळ, साकिनाका, लाठिया खर टीयल इस्टेट समोर, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००७२ श्री.		लाखांत) १.००	वगळून) ५०७०६	२००००३२०६३४८	११.०९.२०२३ / स. १०:०० ते दु. १२:००	७७३७४००५११ / (०२२) २६२१०४०६/०७	सन्स प्रा. लि. कर्जदार/हमीदार: भविन नलीनकांत शाह निशांत भविन शाह	क्षेत्र: ५१४३ चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ९	वेन नलीनकांत शाह यांच्या नावे. कब्जा) , सेक्टर ३, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालूका वेन नलीनकांत शाह यांच्या नावे.	٤.८० ६४.०० / ६.४०	<u>۹.00</u>	१९६३.००	२०००७२४६०६१	दु. ०२:०० ते दु. ०३:०० १८.०९.२०२३ / द. ०२:०० ते	(०२२) २६२१०४०६/ ७७३७४००५१ (०२२)
	(भागावार) श्री. अजय जैन (भागीदार)	अजय जैन यांच्या कब्जा)	प्रायत करवा समेत, अपसे हुव, वुवर = ३०००० आ. 1 नावे. बीयुए - ६१३.५५ चौ. फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष २ रा मजला, स्टेटस हाऊस प्लॉट क्र. ४, सर्व्हे क्र. ९१,		8.00	५०७०६	२००००३२०६८४१	y. \\.00 88.08.2023 /	9939800488 /	नलीनकांत केशवलाल शाह	क्षेत्र: ४८२४ चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष ओपन जमीन धारक प्लॉट क्र. तालूका सानंद जि.,अहमदाबाद,	कब्जा) ३०४, सेक्टर १, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे.	१४.०० / १.४०	٩.00	१९६३.००	२०००७२४६२७१	ँदु. ०३:०० १८.०९.२०२३ / दु. ०२:०० ते	२६२१०४०६/ ७७३७४००५१ (०२२)
		लेन, महावीर इंडस्ट्र अजय जैन यांच्या न	टी सर्व्हे क्र. १६६६, गाव मरोळ साकिनाका लाठिया खर ट्रीयल इस्टेट समोर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००७२ श्री. 1ावे बीयुए - ६१३.५५ चौ. फू. <b>(बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा)</b>					स. १०:०० ते दु. १२:००	(०२२) २६२१०४०६/३७			३०५, सेक्टर १, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे.	१४.०० / १.४०	٩.00	१९६३.००	२०००७२४६३६८	दु. ०३:०० १८.०९.२०२३ / दु. ०२:०० ते	२६२१०४०६/ ७७३७४००५१ (०२२)
		हिस्सा क्र. ३, सिर्ट लेन, महावीर इंडस्ट्र	२ रा मजला, स्टेटस हाऊस प्लॉट क्र. ४, सर्व्हे क्र. ९१, टी सर्व्हे क्र. १६६६, गाव मरोळ साकिनाका लाठिया रबर ट्रीयल इस्टेट समोर, अंघेरी पूर्व, मुंबई – ४०००७२ श्री. 1 अशोक जैन यांच्या नावे बीयुए – ८४२ चौ. फू.		٩.00	५०७०६	२००००३२०८०५४	११.०९.२०२३ / स. १०:०० ते दु. १२:००	\ ११४००५११ ( (०२२) २६२१०४०६/०७		ओपन जमीन धारक प्लॉट क्र.	३०६, सेक्टर १, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे.	१४.०० / १.४०	१.००	१९६३.००	२०००७२४६४८६	दु. ०३:०० १८.०९.२०२३ / दु. ०२:०० ते दु. ०३:००	२६२१०४०६ ७७३७४००५१ (०२२) २६२१०४०६
2	मे. फ्रैंक हॉस्पिटल डॉ. राशिद अख्तर अंसारी	(बँकेकडे प्रत्यक्ष व घर क्र. ६०३, गाव			4.00	४८६.७२	२०००२४३५४१९०	१३.०९.२०२३ / दु. ०१:०० ते	९७६६१४६१०६ / (०२२)		सानंद जि.,अहमदाबाद, श्री. नि क्षेत्र: २७५३ चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष	कब्जा)	8.40	१.००	१९६३.००	२०००७२४७०३७	१८.०९.२०२३ / दु. ०२:०० ते दु. ०३:००	७७३७४००५१ (०२२) २६२१०४०६)
	(प्रोप्रायटर) सौ. फहमीदा नुझहत राशिद अंसारी (हमीदार)	अंसारी च्या नावे चटई क्षेत्र: ७५८५ च बँकेकडे प्रत्यक्ष क	चौ.फू. ब्ल्जा					दु. २:००	२६२१०४०६/०७	ई-लिलावाच्या अटी आणि शर्त	सानंद जि.,अहमदाबाद, श्री. नि क्षेत्र: ३५९७ चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष		83.00 / 8.30	<u>۹.</u> ٥٥	१९६३.००	२००००२५८०२००	१८.०९.२०२३ / दु. ०२:०० ते दु. ०३:००	७७३७४००५१ (०२२) २६२१०४०६,
n,	मे. अनु डायग्नोस्टिक ॲण्ड इमेजिंग सेंटर मे. रीती डायग्नोस्टिक आणि इमेजिंग सेंटर डॉ. नवीन के गुमा (प्रोप्रायटर) श्रीम. अर्चना नवीन गुमा (हमीदार)	फ्लॅट क्र. ३, लवकु ४०००८० चटई क्षेत्र - ७८९ <del>र</del> (प्रत्यक्ष कब्जा)	कृश सीएचएस, पाचरस्ता जंक्शन, मुलुंड पश्चिम, मुंबई - चौ. फू.	१६३.०० / १६.३०	۹.00	<i>₹</i> 0 <b>७0.00</b>	२०००३३२५०५२५	१४.०९.२०२३ / दु. ४:०० ते सायं. ५:००	८३४०४७४२४७ (०२२) २६२१०४०६/०७	ईं-लिलाव ' <b>'जे आहे जेथे आहे त</b> लिलाव भारत सरकारचे मान्यता प्रा https://www.bankofindia.co.ir लिलाव १० मिनिटांच्या अमर्याद वि ई-लिलाव /बोली ने करण्यात येईल बोलीदार https://www.ibapi.in त	त्वाने'', ''जे आहे जसे आहे तत न सेवा पुरवठादार e-B इंटिग्रेटेड पो मध्ये उपलब्ध आहेत. स्तारासह २५.०९.२०२३ रोजी स II भेट देऊ शकतात, जेथे बोलीदारां	वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे र्टल (https://ibapi.in) मार्फत करण्यात येई ११.०० दु. ४.०० भाघ्रवे दरम्यान वेबसा साठी ''मार्गदर्शक तत्वे'' एज्युकेशनल व्हि	ल. ई-लिलाव <b>ाईट <u>https://v</u> डिओसह उपल</b>	बोली प्रपत्र, <u>vww.mstc</u> ब्ध आहेत. ब	, घोषणा, ऑन <u>ecommerce</u> बोलीदारांनी पुरे	लाईन लिलाव विक्रीच्य e.com/ auctionhor शा आधी खालील औ	ग सर्वसाधारण अटी ne/lbapl/index.j पचारिकता पूर्ण करा	<mark>sp.</mark> मार्फत ऑग् यच्या आहेत:-
8	रिलायन्स कन्स्ट्रक्शन सौ. कविता कदम (प्रोप्रायटर)		कर्जत, जि. रायगड येथे प्लॉट क्र. ११६, ११७, ११८, ,१२३,१२५,१२७ आणि १३० धारक सर्व्हे क्र. ३६/२ ए		१.००	७२६.९९	२००००२२७१३९६	१४.०९.२०२३ / दु. १२.३० ते	८८७९७२७४१५ / (०२२)	टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नों आहे. टप्पा २: केवायसी पडताळणी : बोल		नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ऑनलाई न आपनोट कापाने आहेत. केनायारी टाजा						
	श्री. आनंद कदम श्री. सधिर मल्होत्रा	जमीन क्षेत्र ५३३८०	॰ चौ.फू. <b>(बँकेसह प्रत्यक्ष कब्जा)</b>					दु. ०१.३०	२६२१०४०६/०७	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व	लिटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चलान	न वापरून एनई	एफटी वापरुन	। फंडाचे ऑनल	नाईन/ऑफलाईन ट्रान्स	फर करणे.	4411 (112 (14
ų	श्री. आनंद कदम श्री. सुधिर मल्होत्रा श्री. लीवेय लॉजिस्टिक्स लिमिटेड (कर्जदार) हमीदार श्री. संजय सिन्हा	श्री. संजय सिंन्हा य ब्रीझी हाईट्स्, कार्ट	० चौ.फू. <b>(बॅकेसह प्रत्यक्ष कब्जा)</b> गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, र्टर रोड, रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू., क्षेत्र : (फ्लॅट ७०३)- ९३६ चौ.फू. <b>(बॅकेकडे प्रत्यक्ष</b>	/ ६३.३०	4.00	१७३१७७८	२००००७१३०४०४	दु. ०१.३० ११.०९.२०२३ / दु. ३.०० ते दु. ४.००	<pre></pre>	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी  	ॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चलान पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० ई–मेल आयडी	न वापरून एनई 1 बोली मार्गदर्श	एफटी वापरुन	। फंडाचे ऑनल गीदार <u>https://v</u>	नाईन/ऑफलाईन ट्रान्स	फर करणे. देऊ शकतात. मोबाई	ल क्र.
<u>ح</u>	श्री. सुधि मल्होत्रा श्री. लीवेय लॉजिस्टिक्स लिमिटेड (कर्जदार) हमीदार श्री. संजय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा मे. किशार रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर	श्री. संजय सिंन्हा य ब्रीझी हाईट्स्, कार्ट ७०२) - ९०२ चौ.प् <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि युनिट, गाव उचाट, रोड जवळ, जिल्हा	गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, र्र रोड, रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू., क्षेत्र : (फ्लॅट ७०३) – ९३६ चौ.फू. <b>(बॅकेकडे प्रत्यक्ष</b> णे ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मौजे, मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुड्स भिवंडी वाडा । तालुका वाडा, ठाणे – ४२१३०३ वेथे स्थित जमीन आणि	/ ६३.३० ८४,०० / ८.४०	4.00	१७३१७७८ १९१.००	२००००७१३०४०४ २००००५३९६०८४	११.०९.२०२३ / दु. ३.०० ते	( २२२) ( २२२)	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या <b>एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी</b> श्री. अरधा सेनगुप्ता, सीएम श्रीम. खबनी बराई, मॅनेजर श्री. राकेश रंजन, एएम श्री. रितेश नाथ, डीएम	लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुरझा आधी बोलीदारांनी ल/संपर्क व्यक्ती तपशील: ाव	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in rranjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in	न वापरून एनई 1 बोली मार्गदर्श	एफटी वापरुन	१ फंडाचे ऑनल तीदार <u>https://v</u> लॅण्डल	गाईन/ऑफलाईन ट्रान्स www.ibapi.in ला भेट	फर करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९९११७ ०९६६८५	ल क्र. ९०२४९ ७७८८६ ००२३३ ५१३९५
ى بو	श्री. सुधिर मल्होत्रा श्री. लीवेय लॉजिस्टिक्स लिमिटेड (कर्जदार) हमीदार श्री. संजय सिन्हा श्री. नमिता सिन्हा मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रीप्रायटर श्री. किशोर जी. गांधे मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज	श्री. संजय सिंन्हा य ब्रीझी हाईट्स, कार्ट ७०२) - ९०२ चौ.प <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि युनिट, गाव उचाट, रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २० आणि युनिट, गाव उचाट <sup>1</sup>	गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, र्र रोड, दिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू., क्षेत्र : (फ्लॅट ७०३) - ९३६ ची.फू. (बैंकेकडे प्रत्यक्ष णे ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ बी), तळ मजला, ई- मौजे, मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२९३०३ येथे स्थित जमीन आणि गहाण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २४ ३४६ चौ.फू., ७२८ ची.फू. बॅंकेकडे प्रत्यक्ष कच्जा णे ३४बी, (हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा	/ ६३.३०				११.०९.२०२३ /         दु. ३.०० ते         दु. ४.००         १४.०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. १२:०० ते         ९४.०९.२०२३ /         दु. १:०० ते	७७३९०१४१७४ /           (०२२)           २६२१०४०६           ७०२२)           २६२१०४०६ / ०५           २६२१०४०६ / ०५           ७७३७४००५११ /           ७०२२)	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी श्री. अरघा सेनगुप्ता, सीएम श्रीम. सबनी बराई, मॅनेजर श्री. राकेश रंजन, एएम श्री. सितेश नाथ, डीएम श्री. सितेश नाथ, डीएम श्री. सुरजित हॅंब्राम डीएम (एफ अंग १. इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल <u>babi@allahabadbank.in</u>	लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी ल / संपर्क व्यक्ती तपर्शाल: व अँण्ड ए) इ ए) । पत्ता धारण केलेला पाहिजे. तप वेथे संपर्क करावा.	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in	। बाररून एनई । बोली मार्गदर २०१०३५३४२ गिएपीआय हेर	एफटी वापरुन नासाठी बोल 	। फंडाचे ऑनल गीदार <u>https:///</u> लॅण्डल २२८९-५ २. <b>१८००१०२</b>	गाईन/ऑफलाईन ट्रान्स www.ibapi.in ला भेट गाईन क्र. ५०६४ (डी) ५०२६ किंवा ०११४	फर करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९०४१० ०९६६८५ ०९८६८५ ०९८८६८ १ <b>१०६१३१</b> , हेल्पल	ल क्र. ९०२४९ ७७८८६ ७००२३३ ५१३९५ १३८८९ ५५५६० प्रदेन ईमेल आ
ی س او	श्री. सुधि मल्होत्रा श्री. लीवेय लॉजिस्टिक्स लिमिटेड (कर्जदार) हमीदार श्री. संजय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. किशोर जी. गांधे मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड	श्री. संजय सिंन्हा य ब्रीझी हाईट्स, कार्ट ७०२) – ९०२ चौ.प <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि युनिट, गाव उचाट, रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ ए. १५ गाळा क्र. २४ ए. १५ गाळा क्र. २४ जार २ रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. ३४बी, १	गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, र रोड, हिम्रवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू., क्षेत्र : (फ्लॅट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष णे ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ बी), तळ मजला, ई- मौजे, मागाठाणे, मॅड्म फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा । तालुका बाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि गहाण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ ची.फू., ७२८ ची.फू. बॅकेकडे प्रत्यक्ष कल्जा णे ३४बी, (हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई-	/ ६३.३०	٩.00	१९१.००	२००००५३९६०८४ २००००५४४४०७७	११.०९.२०२३ / दु. ३.०० ते दु. ४.०० १४.०९.२०२३ / दु. १२:०० ते दु. १:००	७७३१०१४१७४ /           (०२२)           २६२१०४०६           ७७३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ७७३७४००५११ /	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी त्री. अरघा सेनगुप्ता, सीएम श्रीम. खबनी बराई, मॅनेजर श्री. राकेश रंजन, एएम श्री. राकेश रंजन, एएम श्री. स्रेतेज नाथ, डीएम श्री. सुरजित हॅन्नाम डीएम (एफ ॲण १. इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल ibapi@allahabadbank.in २. प्राधिकृत अधिका-यांचे चांगले मिळकत/तींचे हक्क, बोजा सं	लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुरझा आधी बोलीदारांनी ल/संपर्क व्यक्ती तपशील: व ऑण्ड ए) ड ए) पत्ता धारण केलेला पाहिजे. तप येथे संपर्क करावा. ज्ञान आणि महितीनुसार मिळकत/ स्रांत त्यांची स्वतंत्र चौकशी करावी थेकृत अधिकारी/तारण धनको कोप	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in rranjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in	न वापरून एनई । बोली मार्गदर्श •०१०३५३४२ गिएपीआय हेर गी त्यांची बोली गादरीकरण किंव	एफटी वापरुन नासाठी बोल न्यलाईन क्र सादर करण्य ग वचन मानप	। फंडाचे ऑनत गीदार <u>https:///</u> लॉण्डत २२८९- . <b>१८००१०२</b> गपूर्वी मिळकर्त ग्यात येऊ नये.	गाईन/ऑफलाईन ट्रान्स <u>www.ibapi.in</u> ला भेट <b>गाईन क्र.</b> ५०६४ (डी) ५०२६ किंचा ०११४ Iला बाधक दावे/हक्क, मिळकत बँकेला जात	फर करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९९११७ ०९६६८५ ०९८८६८ ११०६१३१, हेल्पर १थकबाकी आणि हिं केंवा अज्ञात विद्यमा	ल क्र. ९०२४९ ७७२२३ ७०२३३ ५१३८९ १३८८९ ५५५६० गाईन ईमेल आ ालावासाठी ठेव न आणि भविष्य
ي ب ب	श्री. सुधिर मल्होत्रा श्री. लीवेय लॉजिस्टिक्स लिमिटेड (कर्जदार) हमीदार श्री. संजय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रीप्रायटर श्री. किशोर जी. गांधे मे. वैभय रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव रागे गांधे	श्री. संजय सिंन्हा य ब्रीझी हाईट्स, कार्ट ७०२) - ९०२ चौ.प कब्ब्जा) गाळा क्र. २१ आणि युनिट, गाव उचाट, रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ जी. रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ जी. रेकेटर, दादोजी कोंड अप क्षेत्र: ८४० चौ. ६ व ७ येथील गे	गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, र रोड, हिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू., क्षेत्र : (फ्लॅट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष णे ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ बी), तळ मजला, ई- मौजे, मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि गहाण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २७ ३४५६ चौ.फू., ७ ३४बी, (हल गाळा गट क्र. २७३बी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि ७ ३४बी, (हल राळा गट क्र. २७३बी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि १ रहाण. बिल्टअप क्षेत्र: गाळा क्र. २०, ३४५६ चौ.फू. १७२८ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा) बी-४०१, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल ढरेव कॉस मार्ग, मायखळा (पूर्व) मुंबई ४०० ०२७. बिल्ट .फू. (प्रत्यक्ष कब्जा) हाऊन, तळमजला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, आर्य	/ ६३.३०	9.00 9.00	१९१.०० १६२.००	२००००५३९६०८४ २००००५४४४०७७	१ १. ०९. २०२३ /         दु. ३.०० ते         दु. १.०० ते         दु. १.०० ते         दु. १२:०० ते         दु. १:०० ते         दु. १:०० ते         दु. २:०० ते         दु. २:०० ते         दु. २:०० ते         दु. २:०० ते         दु. ०३:००         १५.०९.२०२३ /         ३.०३:००         १५.०९.२०२३ /         ३.०३:००         १५.०९.२०२३ /	৬৬३१०१४१७४ /           (०२२)           २६२१०४०६           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ९३४४८९१२०९ /           २६२१०४०६ / ०७           ९३४४८९१२०९ /           ९३४४८९१२०९ /	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी श्री. अरघा सेनगुप्ता, सीएम श्रीम. सबनी बराई, मॅनेजर श्री. राकेश रंजन, एएम श्री. रितेश नाथ, डीएम श्री. तिरो नाथ, डीएम श्री. त्रिया नाथ, डीएम श्री. द्विष्णुपदा बारिक, एसएए एफ श्री. सुरजित हॅब्राम डीएम (एफ श्री. दुच्छुक बोलीदारांनी वैध इमेल <u>ibabi@allahabadbank.in</u> २. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले मिळकत/तींचे हक्क, बोजा सं बोजासह विकण्यात येईल. प्रा केल्यानंतर कोणतेही दावे विच ३. इसारा आनामत रक्कम (इअर) ४. केवायसी दस्तावेज म्हणाउ १.: वैध ई-मेल आयडी/संपर्क क्र	लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुरज्ञा आधी बोलीदारांनी ल/संपर्क व्यक्ती तपशील: वि उर्ण्ड ए) इ ए) पत्ता धारण केलेला पाहिजे. तप वेथे संपर्क करावा. ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/ श्रमांत त्यांची स्वतंत्र चौकशी करावी वङ्गत अधिकारी/तारण धनको कोए रात घेतले जाणार नाहीत. ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी ओळखीचा पुरावा (केवायसी) म्हण् it कइ.	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आवडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in शेल आणि चौकशी करिता कृपया आयर्ब तींवर बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारां- . ई-लिलावाची जाहिरात ही काही बेंकेचे स	न वापरून एनई । बोली मार्गदर्श •०१०३५३४२ गिएपीआय हेर गी त्यांची बोली गादरीकरण किंव गार्कीकरिता जब गर्नदर्शनानुसार दे	एफटी वापरुन नासाठी बोल न्यलाईन क्र सादर करण्य ता वचन मान ताबदार राहण	। फंडाचे ऑनत गीदार <u>https://</u> लॉण्डल २२८९- २ २८००१०२ १८००१०२ पूर्वी मिळकर्त ग्यात येऊ नये. रा नाही. विक्री	गाईन/ऑफलाईन ट्रान्स <u>www.ibapi.in</u> ला भेट <b>गाईन क्र.</b> <b>11ईन क्र.</b> <b>11ईन क्र.</b> <b>11ईन क्र.</b> <b>11ईन क्र.</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b> <b>11</b>	फर करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९९११७ ०९९८८६८ १ <b>१०६९३१</b> , हेल्पल १४कबाकी आणि लि किंवा अज्ञात विद्यमा त,/तॉच्या संदर्भात उ	ल क्र. ९०२४९ ७०२२३ ५१३९५ १३८८९ ५५५६० साईन ईमेल आ लावासाठी ठेव न आणि भविष्य गॅनलाईन बोर्ल फरणे आवश्यक
ى ق	श्री. सुधि मल्होत्रा श्री. सीवेय लॉजिस्टिक्स तिमिटेड (कर्जदार) हमीदार श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा मे. किशोर सिन्हा मे. किशोर रीपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. कैशोर जी. गांधे मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. बैभव जी. गांधे मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार सुरीबाई भवरत्लाल जैन मवरत्लाल टी जैन	श्री. संजय सिंन्हा य ब्रीझी हाईट्स, कार्ट ७०२) - ९०२ चौ.प <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि युनिट, गाव उचाट, रोड जबळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ आपि युनिट, गाव उचाट म रोड जबळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ आपि युनिट, गाव उचाट म रोड जबळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ आपि युनिट, गाव उचाट म रोड जबळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. ३४ जी, १ फेंक्टरी गाळा येथे इस्टेट, दादोजी कोंड अप क्षेत्र: २१० चौ. ६ व ७ येथील गोडाऊ	गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, रं रोड, हिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू., क्षेत्र : (फ्लॅट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष णे ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मौजे, मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा । तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि ग्राण. विल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ ची.फू., ७२८ ची.फू. बॅकेकडे प्रत्यक्ष कड्या णे ३४बी, (हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा ता लुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि १ रहाण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ ची.फू., ७२८ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष कड्या) वी-४०९, ४ था मजला, तिंग वी, ससेक्स इंडस्ट्रीअल डदेव क्रॉस मार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई ४०० ०२७. बिल्ट . फू. (प्रत्यक्ष कड्या) गेडाऊन, तळमजला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, आर्य के ४८२ ची.फू. (प्रत्यक्ष कड्या) न, तळमवला, खंडेराव कंपाऊंड, सल्हें क्र. हिस्सा क्र.	/ ĘĮ.Įo	१.00 १.00 १.00	१९१.०० १६२.०० १६६७.३२	200004388058 200004388059 200003588258	११.०९.२०२३ /         दु. ३.०० ते         दु. १.०० ते         दु. १२:०० ते         दु. १२:०० ते         दु. १२:०० ते         दु. १:०० ते         दु. १२:०० ते         दु. ०३:००         १५.०९.२०२३ /         दु. ०३:००         १५.०९.२०२३ /         दु. ०३:००         १५.०९.२०२३ /         १५.०९.२०२२ /	৬৬३१०१४१७४ /           (०२२)           २६२१०४०६           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ /०७           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ /०७           ९३४४८९१२०९ /           (०२२)           २६२१०४०६ /०७           ९३४४८९१२०९ /           १०२२)           २६२१०४०६ /०७           ९३४४८९१२०९ /           १०२२)           २६२१०४०६ /०७           ९३४४८९१२०९ /           ९३४४८९१२०९ /           ९३४४८९१२०९ /	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी त्री. अरुघा सेनगुप्ता, सीएम श्री. अरुघा सेनगुप्ता, सीएम श्री. सबनी बराई, मॅनेजर श्री. राकेश रंजन, एएम श्री. सुरेजित हॅन्नाम डीएम श्री. इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल् <u>ibabi@allahabadbank.in</u> २. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले मिळकत/तींचे हक्क, बोजा सं बोजासह विकण्यात येईल. प्रा केल्यानंतर कोणतेही दावे विच इ. इसारा अनामत रक्कम (इअर) ४. केवायसी दस्तावेज म्हणजे १ वैध ई-मेल आयडी/संपर्क क्र ५. निरीक्षणाची तारीख वरील नमुप् ६. संभाव्य बोलीदार आयबीएपीअ ७. बोलीदारांनी योग्य तपशिलासह	लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी ल / संपर्क व्यक्ती तपशील: व अँण्ड ए) इ ए) पत्ता धारण केलेला पाहिजे. तप येथे संपर्क करावा. ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/ भूर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी येकृत अधिकारी/तारण धनको को रात घेतले जाणार नाहीत. ऑन्लाईन बोली सादर करण्यापूर्वी ओळखीचा पुरावा (केवायसी) म्हण् तांक इ. संपर्क क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून ; शिष रातीं वाचाल्याचे आणि समजून	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in math@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.in shembra@mstcindia.co.i	न वापरून एनई । बोली मार्गदर्श <u>२०१०३५३४२</u> <b>गिएपीआय हेर</b> गिरपांची बोली तादरीकरण किंक राक्तीकरिता जब ार्गदर्शनानुसार र न्स/पासपोर्ट इ सार राहील. आवश्यक आहे र बंधनकारक र	एफटी वापरुन नासाठी बोल 	। फंडाचे ऑनल गिरार <u>https://</u> लॉण्डल २२८९- २२८९- प्यात येऊ नये. ।र नाही. विक्री ध्ये आरटीजीर ।हाराकरिता वि	गाईन/ऑफलाईन ट्रान्स <u>www.ibapi.in</u> ला भेट <b>गाईन क्र.</b> ५०६४ (डी) ५०६६ किंवा ०९१४ भूष २६ किंवा ०९१४ ५०२६ किंवा ०९१४ भूष २६ किंवा ०९१४ ५०२६ किंवा ०९१४ प्रिंचक, मळकत बँकेला ज्ञात 1 साठी ठेवलेल्या मिळक स्मर्भ एनईएफटी/फंड ट्र हमान पत्त्याचा पुरावा,	फर करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९०२३१६ ०९०२८६८ ०९९८६८५ ०९८८६८ १ <b>१०६१३</b> १, हेल्पल त/तींच्या संदर्भात उ ान्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन	ल क्र. ९०२४९ ७०२२३ ००२३३ ५१३९५ ९३८८९ ५५५६० गाईन ईमेल आ लावासाठी ठेव न आणि भविष्ठ गॅनलाईन बोर्ल मरणे आवश्यक कार्ड ४. बोली
	श्री. सुधिर मल्होत्रा श्री. लीवेय लॉजिस्टिक्स लिमिटेड (कर्जदार) हमीदार श्री. संजय सिन्हा श्री. नंश्य सिन्हा श्री. नंश्य सिन्हा श्री. नंश्य सिन्हा भे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. किशोर जी. गांधे मे. वैभय रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभय रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव जी. गांधे मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार भुरीबाई भवरलाल जैन मवराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि. जनिल बी जैन फेतन वी जैन पारस भवरलाल जैन म. लिओफोर्च्युन	श्री. संजय सिंन्हा य ब्रीझी हाईट्स, कार्ट ७०२) - ९०२ चौ.प <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि युनिट, गाव उचाट, रोड जबळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ आपि युनिट, गाव उचाट म रोड जबळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ आपि युनिट, गाव उचाट म रोड जबळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ आपि युनिट, गाव उचाट म रोड जबळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. ३४ जी, १ फेंक्टरी गाळा येथे इस्टेट, दादोजी कोंड अप क्षेत्र: २१० चौ. ६ व ७ येथील गोडाऊ	गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, रं रोड, हिम्रवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू., क्षेत्र : (फ्लॅट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष णे ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मौजे, मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा । तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि गहाण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २७, ३४५६ ची.फू., ९४२ ची.फू. बॅंकेकडे प्रत्यक्ष कड्या णे ३४बी, हिल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि वे २४वी. फू. बॅंकेकडे प्रत्यक्ष कड्या वे २४९, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल वे-४०९, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल इंदव क्रांस मां, मायखळा (पूर्व) मुंबई ४००००२७. बिल्ट .म्ह. (प्रत्यक्ष कब्जा) तेडाऊन, तळमबजा, ग्रामपंचयत घर क्र. ३२५, आर्य ६. –३, अंज्एफाटा जवळ, भिवंडी तेडाऊन ६-७०० ची.फू. गोडाऊन ७-६५० ची.फू. + तेत्र ४८२ ची.फू. (प्रत्यक्ष कब्जा)	/ ६३.३०	१.00 १.00 १.00	१९१.०० १६२.०० १६६७.३२ १६६७३२	२००००५३९६०८४ २००००५४४४०७७ २००००३२१८२६४ २००००३२६१२०६ ४००००३२६१२०६ दुकान क्र. १:	११०९.२०२३ /         दु. ३.०० ते         दु. १.००         १४०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. १२:०० ते         दु. १:००         १४०९.२०२३ /         दु. १:०० ते         दु. १:०० ते         दु. १:०० ते         दु. १:०० ते         दु. १२:०० ते         दु. ०३:००         १५०९.२०२३ /         दु. ०३:००         १५०९.२०२३ /         दु. ०३:००         १५.०९.२०२३ /         ३.०३:००         १५.०९.२०२३ /         ३.०३:००         १५.०९.२०२३ /	৬৬३१०१४१७४ /           (०२२)           २६२१०४०६           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ९३४४८९१२०९ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ९३४४८९१२०९ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ९३४४८९१२०९ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           २६२१०४०६ / ०७           २६२१०४०६ / ०७           ८६२१०४०६ / ०७           ८६२१०४६ / ०७           ८८४७४९२९४२०९ / ८७	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी बि. अरुधा सेनगुमा, सीएम श्री. अरुधा सेनगुमा, सीएम श्री. सुबनी बराई, मॅनेजर श्री. एकेश रंजन, एएम श्री. सुरोजत हेंब्राम डीएम श्री. सुरोजत हेंब्राम डीएम श्री. सुरोजत हेंब्राम डीएम श्री. सुरोजत हेंब्राम डीएम श्री. सुरोजत हेंब्राम डीएम एफ अंग १. इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल ibapi@allahabadbank.in १. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले मिळकत/तींचे हक्क, बोजा सं बोजासह विकण्यात येईल. प्रा केल्यानंतर कोणतेही दावे विच ३. इसारा अनामत रक्कम (इअर) ४. केवायसी दस्तावेज म्हणजे १. वेध ई-मेल आयडी/संपर्क क्र ५. निनीक्षणाची तारीख वरील नमु. ५. संभाव्य बोलीदार आयबीएपीअ ७. बोलीदारांनी विक्रीच्या अटी अ १. बोलीदारांनी विक्रीच्या अटी अ १. बोलीतरांनी विक्रीच्या अटी अ १. बोलीतरांनी विक्रीच्या प्रदी मेल्व केंसतीकरीता रु. ५.०० ला	लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी ल/संपर्क व्यक्ती तपर्शील: जेण्ड ए) इ ए) पत्ता धारण केलेला पाहिजे. तप येथे संपर्क करावा. ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/ दर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी येक्त अधिकारी/तारण धनको कोंप रात घेतले जाणार नाहीत. ऑन्लाईन बोली सादर करण्यापूर्वी मोळखीचा पुरावा (केवायसी) म्हण रांक इ. : संपर्क क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून गांक दित प्राप्ता क्ता का जीक्ती महण विवित प्राप्ता वाचल्याचे आणि सं तीवाबत त्यांचे समाधान आणि निरं नामत रक्कम (इअर) विक्री मोबदत	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in mah@mstcindia.co.in math@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@ms	न वापरून एनई । बोली मार्गदर्श 	एफटी वापरुन नासाठी बोल न्यलाईन क्र सादर करण्य ॥ वचन मान ाबदार राहण वँक खात्याम . २. पत्रव्यव हतील. करीता रु. ३ ) च्या पटीत बोलिदारांची	। फंडाचे ऑनल गिरार <u>https://</u> लॅण्डल २२८९ <sup>(</sup> २२८००१०२ २२८९ २२८९ २२८००१०२ २ २२८०९ २२८ २२८९ २२८९ २२८ २२८ २२८ २२८ २२ २२	गाईन/ऑफलाईन ट्रान्स <u>www.ibapi.in</u> ला भेट गाईन क्र.	फर करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९२५१९७ ०९२६८८५ ०९८८६८ ११०६१३१, हेल्पर ११कबाकी आणि लि किंवा अज्ञात विद्यमा त/तींच्या संदर्भात उ मन्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन	ल क्र. ९०२४९ ७०२३३ ५२३२५ ५२३९५ १३८८९ ५४३९५ १३८८९ ५४३९५ १३८८९ १३८८९ १३८८९ १३८८९ १३८८९ १३८८९ १३८८९ १३८८९ १३८८९ १३८८९ १३८८९ १३८८९ १३८८९ १३८४९ १३९४९ १३९४९ १३८४९ १३९४ १३८४९ १३९४९ १३८४९ १३९४९ १३९४९ १३९४९ १३९४९ १३९४९ १३९४९ १३९४९ १३९४९ १३९४९ १३९४९ १३९४९ १३८४९ १३९४९ १३८४९ १३९४ १४३९ १४३९ १४३९ १४३९ १४३९ १४३९ १४
۲. ا ۲. ا	श्री. सुधिर मल्होत्रा श्री. लीवेय लॉजिस्टिक्स लिमिटेड (कर्जदार) हमीदार श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा मे. किशोर सिन्हा मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. कैशोर जी. गांधे मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव जी. गांधे मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार सुपीवाई भवरलाल जैन भवरलाल टी जैन सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि. अनिल बी जैन केतन वी जैन केतन वी जैन मे. लिओफोच्युंन इन्प्रतिबर्द्धकॉन प्रा. लि. फॉच्युंन सिंफनी कर्जदार/हमीदार प्रदीप के. स्वामी प्रसा के. स्वामी प्रसा के. स्वामी प्रसेन सी. सावला वसंत डी. भार्मनिया	श्री. संजय सिंन्हा य ब्रीझी हाईट्स, कार्ट ७०२) – ९०२ चौ.प् <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि युनिट, गाव उचाट, रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ आणि युनिट, गाव उचाट म रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ जी. दे ज ७ येथात गोडाऊ इस्टेट, दारोजी कॉंड अप क्षेत्र: ८१० चौ. दे व ७ येथील गों कंपाऊंड, इमारत क्र बिल्ट अप क्षेत्र: ८१० चौ. दे व ७ येथील गोडाऊ १६६/४ (पैकी) रे चौ.फू. (प्रत्यक्ष क टुकान क्र. १ (क्षेत्र क्र. ३ (क्षेत्र २१९ च कोप्रोली, तहसिल प	गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, र रोड, हिम्रवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू., क्षेत्र : (फ्लॅट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष णे ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ बी), तळ मजला, ई- मौजे, मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि गहाण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २७३ वी), तळ मजला, ई- भैं २४ ली.फू. बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा णे ३४ बी. हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि थ रहणा. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ ची.फू. १७२८ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा) बी-४०१, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल दरेव क्रॉस मा/ मायखळा (पूर्व) मुंबई ४००० ०२७. बिल्ट .फू. (प्रत्यक्ष क्वा) तेडाऊन, तळमजला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, आर्य ह३, अंजूफाटा जवळ, भिवंडी रोडाऊन ६-७०० ची.फू. गोडाऊन ७-६५० ची.फू. + क्षेत्र ४८२ ची.फू. (प्रत्यक्ष कब्जा) न, तळमजला, खंडेराव कंपाऊंड, सब्हें क्र. हिस्सा क्र. इक्वा) १८४ ची.फू.), दुकान क्र. २ (क्षेत्र २३१ ची.फू.) चुकान पनवेल, जिल्हा रायगड, (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा)	/ ६३.३०	१.00 १.00 १.00 १.00	१९१.०० १६२.०० १६६७.३२ १६६७३२ १६६७३२	?00004356023       ?00004356023       ?000037525255       ?000037557255	१ १. ० ९. २० २३ /         दु. ३. ०० ते         दु. १. ०० ते         दु. १. ०० ते         दु. १. ०० ते         दु. १२:०० ते         दु. १:०० ते         दु. १:०० ते         दु. १:०० ते         दु. १:०० ते         दु. २:००         १५०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. ०३:००         १५०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. ०३:००         १५०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. ०३:००	৬৬३९०१४१७४ /           (०२३)           २६२१०४०६           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ९३४४८९१२०९ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ९३४४८९१२०९ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ९३४४८९१२०९ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ९३४४८९१२०९ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी त्री. अरघा सेनगुमा, सीएम श्री. सचवनी बराई, मॅनेजर श्री. सकेश रंजन, एएम श्री. सुरवित हेंब्राम डीएम श्री. सुरवित हेंब्राम डीएम भेळकत/तींचे हक्क, बोजा सं बोजासह विकण्यात येईल प्रा मेळकत/तींचे हक्क, बोजा सं बोग्रासह विकण्यात येईल प्रा केल्यानंतर कोणतेही दावे विच ३. इसारा अनामत रक्कम (इअर) ४. केवायसी दस्तावेज म्हणजे १. वेघ ई-मेल आरडी / संपर्क क्र ५. निरीक्षणाची तारीख वरील नमु- ए, संभाव्य वालीदी तार्ड म.000 ला करण्यात कसूर केल्यास ऑ २९. इसारा अनामत रकमेवर कोणते खरेदी रकमेच्या २५% आणि करण्यात कसूर केल्यास ऑ २३. संभाव्य पात्र बोलीदार ई - लिल टायगर हे इंटरोन्टे न्टेत्वर्क प्रॉक्	लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी ल/संपर्क व्यक्ती तपर्शाल: जेंग्ण्ड ए) ड ए) पत्ता धारण केलेला पाहिजे. तप येथे संपर्क करावा. ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/ दर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी येकृत अधिकारी/तारण धनको कोर ता चेतले जाणार नाहीत. ऑन्लाईन बोली सादर करण्यापूर्वी भोळखीचा पुरावा (केवायसी) म्हण रांक इ. : संपर्क क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून : पाच पोर्टल यांचे कडून ई-लिलावाव विहित प्रप्राता फक्त ऑनलाईन प्र णि शर्ती वाचल्याचे आणि समजून 1ा जास्त असावे आणि बोलीदार त ख (ठ. पाच लाख)/ आणि १० तीबाबत त्यांचे समाधान आणि नि तीबाबत दयांचे समाधान आणि श्वि तीबाबत दयांचे समाधान आणि श्वे तीबाबत दयांचे समाधान आणि श्वे साम रक्कम (इअर) विक्री मोबदत ही व्याज देय नाही. यशस्वी बोलीद विक्री किंमतीची उर्वरित विक्रीपास् ( जमा केलेल सर्वे पैसे जप्त करण्या 1ावाच्या तारखेपूर्वी आयबीएपी प्रायकरणे, पॉवर बॅकअपची खात्री व	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आवडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in शेल आणि चौकशी करिता कृपया आयर्ब तींवर बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारां- . ई-लिलावाची जाहिरात ही काही बॉकेचे स त्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हवक/थकब आयबीएपीआय पोर्टल मध्ये नमूद आणि म जेच व्होटर आयडी कार्ड/ड्रायविह्तग लायस मयुद केलेल्या वेळी वरील कोष्टकात नमुद नु तेल ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात. केयेद्वारे माज्यता रह. ५ करोड पर्यंत रा .०० लाख (र. ९ करोड फिनतीकरीता य क्षण करणे ही इच्छुक बोलीदाराची जबाबद	र वापरून एनई । बोली मार्गदर्श 	एफटी वापरुन नासाठी बोल <b>प्रालाईन क्र</b> सादर करण्य ॥ वचन मान ॥बदार राहण ॥ वचन मान ॥बदार राहण और खात्याम . २. पत्रव्यव	। फंडाचे ऑनल गिदार <u>https://</u> <u>लॅण्डल</u> २२८९ २२८ २२८ २२८ २२८ २२८ २२८ २२ २२८ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२	गईन/ऑफलाईन ट्रान्स <u>www.ibapi.in</u> ला भेट गईन क्र.	फर करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९९११७ ०९९६१२७ ०९०८८० ०९८८६८५ ०९८८८६८५ १९०६१३१, हेल्पत १४०६१३१, हेल्पत १४०६१३१, हेल्पत १४०६१३२, हेल्पत विद्यमा त/र्तीच्या संदर्भात अ ान्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन ५ करोड – रु. ९ गवर परत करण्यात गे संदर्भात दावा/हकक -प्रोक्युअर्मेट टेक्नॉ	ल क्र. १०२४९ ७०२२३३ ७०२३३ ५२३२८९ ५५५६० गाईन ईमेल आ गाइन ईमेल आ गाइन इमेल आ गाइन इमेल आ गाइन इमेल आ गाइन इमेल आ गाइन हमेल करो ड पर्यंत र करेलेल्या (इउ लींदाराने रक्त
e د د	<ul> <li>श्री. सुधिर मल्होत्रा</li> <li>श्री. लविय लॉजिस्टिक्स लिमिटेड (कर्जदार) हमीदार</li> <li>श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा</li> <li>श्री. संजय सिन्हा</li> <li>श्री. संजय सिन्हा</li> <li>श्री. संजय सिन्हा</li> <li>मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज</li> <li>श्री कशोर जी. गांधे</li> <li>मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज</li> <li>श्री कशोर जी. गांधे</li> <li>मे. वैभव रिपेनिंग ऑण्ड कोल्ड स्टोरेज</li> <li>श्री. वैभव जी. गांधे</li> <li>मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार</li> <li>श्रुरीबाई भवरलाल जैन भवरलाल टी जैन सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि.</li> <li>लीन वी जैन रारस भवरलाल जैन मे. लिओफोच्युंन इन्फ्राबिल्डकॉन प्रा. लि. फॉर्च्युन सिंफनी कर्जदार/ हमीदार</li> <li>प्रदा के. स्वामी</li> <li>घिरेन सी. सावला</li> </ul>	श्री. संजय सिंन्हा य बीझी हाईट्स, कार्ट ७०२) – ९०२ चौ.प् <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि युनिट, गाव उचाट, रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ ८, १९ गाळा क्र. २४ ८, १९ गाळा क्र. २४ ८, १९ गाळा क्र. २४ ८, १९ रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ ७ चौ. ६ व ७ येथील गोडाऊ अप क्षेत्र: गं मंझेनाईन मजला, क्षे १८८ येथील गोडाऊ १६६/१ (पैकी) रे चौ.फू. (प्रत्यक्ष क दुकान क्र. १ (क्षेत्र २३१ च कोप्रोती, तहसिल प् एच-३०२, ग्रीन हेट क्षेत्र १०६३ चौ.फू.	गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, रि रोड, रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू., क्षेत्र : (फ्लॅट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष णे ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मौजे, मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि गहाण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २७३ वी), तळ मजला, ई- धे२८ ची.फू. बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा णे ३४वी, (हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि १ रहण. बिल्टअप क्षेत्र: गाळा क्र. २०, ३४५६ ची.फू. १७२८ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा) बी-४०१, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल इदेव क्रॉस मार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई ४०० ०२७. बिल्ट फू. (प्रत्यक्ष कब्जा) बीडाऊन, तठमजला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, जार्य ६. –३, अंजूएफाटा जवळ, भिवंडी वोडाऊन, द०मजल, खो.फू. गोडाऊन ७–६५० ची.फू. + क्षेत्र रत ची.फू. (प्रत्यक्ष कब्जा) ल, तळमजला, खेडेराव कंपाऊंड, सर्व्हे क्र. हिस्सा क्र. इत्राता याव मिवंडी, जि. ठाणे बिल्ट अप क्षेत्र: २८२० इब्बा) १८४ ची.फू.), दुकान क्र. २ (क्षेत्र २३१ ची.फू.) पुंच्र्यन गार्डन	/ ६३.३०	१.00 १.00 १.00 १.00	१९१.०० १६२.०० १६६७.३२ १६६७३२ १६६७३२	२००००५३९६०८४ २००००५४४४०७७७ २००००३२१८२६४ २००००३२६१२०६ ४००००३२६१२०६ दुकान क्र. १: २०००५६००३५३ दुकान क्र. ३: २००००५६००३७३ दुकान क्र. ४:	११.०९.२०२३ /         दु. ३.०० ते         दु. १.०० ते         दु. १.०० ते         दु. १२:०० ते         दु. १२:०० ते         दु. १:०० ते         दु. ०२:०० ते         दु. ०३:००         १५.०९.२०२३ /         स. ११:०० ते	৬৬३१०१४१७४ /           (०२२)           २६२१०४०६           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           ৬৬३७४००५११ /           (०२२)           २६२१०४०६ / ०७           १३४४८९१२०९ / ०७           १३४४८९१२०९ / ०७           १३४४८९१२०९ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२०४०६ / ०७           १६२४४४९४९४४९           १६२४४४९४९४९           १६२४४४९४९४९४४९           १८४४४४४९           १९४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी जिस्सटीसीचा हेल्पलाईन तपशी जिस्सटीसीचा हेल्पलाईन तपशी जी. अरधा सेनगुप्पा, सीएम जी. संकेग रंजन, एएम जी. संकेग रंजन, एएम जी. संकेग रंजन, एएम जी. संकेग रंजन, एएम जी. सुर्याउत हेंब्राम डीएम जी. बिष्णुपदा बारिक, एसएम (एम जी. सुर्याउत हेंब्राम डीएम जी. सुर्याउत हेंब्राम डीएम एफ अंग १. इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल् ibapi@allahabadbank.in २. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले मिळकत/तींचे हक्क, बोजा सं बोजासह विकण्यात प्रेईल. प्रा केल्यानंतर कोणतेही दावे विच ३. इसारा अनामत रक्कम (इअर) ४. केवायसी दस्तावेज म्हणउं १. वैध ई-मेल आयडी/संपर्क क्र ५. बोलीदारांनी विक्रीच्या अटी अ ६. बोलीदारांनी विक्रीच्या अटी अ १. बोली सुत्य आरक्षित मुल्याधे किंमतीकरीता ठ. ५.०० ला ७०. बोली सादर करण्यापूर्वी मिळक १२. वाली सुत्य आरक्षित मुल्याधे खरेदी रकमेच्या २५% आणि करण्यात कसूर केल्यास अगोद १३. संभाव्य पात्र बोल्तीदार ई - लिल टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रांब होण्यासाठी तांत्रिकटुष्ट्या योग्य १३. संभाव्य पात्र बोल्तीदार ई - तिल् टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रांब होण्यासाठी तांत्रिकटुष्ट्या योग्य १३. संभाव्य पात्र बोल्तीदार ई - तिल टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रांब होण्यासाठी तांत्रिकटुष्ट्या योग्य १३. संभाव्य पात्र बोल्तीदार ई - तिल टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रांब होण्यासाठी तांत्रिकटुष्ट्या योग्य १३. संभाव्य पात्र बोल्तीदार ई - तिल टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रांब होण्यासाठी तांत्रिकटुष्ट्या योग्य १३. संभाव्य पात्र बोलीदार हे वेटलके टोवकर प्राय १४. उच्यतम प्रत्यात स्वी कारित्या होला हाल्	लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी ल/संपर्क व्यक्ती तपर्शाल: 	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० इं-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in mani@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in state ali of the sheat appears ali qial sheat and the sheat appears ali qial the sheat appears and ali het ali a state appears the and the sheat appears the and the sheat appears and the sheat appears and the sheat appears ali (faigu f appears appears) sheat appears and the sheat appears the anis appears and the sheat appears and faigu f appears and the sheat appears ali (faigu hr angea tù au an an an tu ai ali faigu hr an an an tu ai ali faigu hr an an an tu sheat appears an an an tu sheat appears an an an tu sheat appears an an an tu ai ali faigu hr an an an tu sheat appears an an an tu sheat appe	र वापरून एनई । बोली मार्गदर्श 	एफटी वापरन ांगसाठी बोल न्यलाईन क्र रसादर करण्य ॥ वचन मानप ॥बदार राहण ॥बदार राहण ॥बदार राहण ॥बदार राहण ॥बदार राहण ॥बदार राहण ३ च्या पटीत भोलीदारांची धेकृत अधिव नाव बैंकेच्या आणि कसूर ६ शकतात. 5 ॥ जाकस्मिव भा पटीत इ. के राक्त राह. ॥ आकस्मिव भा प्रभार इ. के ता इती जा न ना निर्णय राहर नाही.	। फंडाचे ऑनत गीदार <u>https://</u> लॉण्डल २२८९- . <b>१८००१०२</b> . <b>१८००१०२</b> २२८९- १८०० <b>लाख</b> ( वाढवू शकतात इसराकरिता वि वाढवू शकतात इअर ई-लिला निश्चितीअधी बास बोलीदारा , विश्वेत अधि क घटना टाळण ोणाचीही देणी कारणे किंवा : तील.	गईन/ऑफलाईन ट्रान्स <u>www.ibapi.in</u> ला भेट <b>गाईन क्र.</b> <b>1</b> <b>1</b> <b>1</b> <b>1</b> <b>1</b> <b>1</b> <b>1</b>	फर करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९९११७ ०९९६१२९ २९०६१३१, हेल्पल (थकबाकी आणि लि किंवा अज्ञात विद्यमा त/र्तीच्या संदर्भात अ ान्सफसार्फत जमा व कोलीदाराचे पॅन ५ करोड – रु. ९ मावर परत करण्यात ग ६ त्वरित आगोदर जम पं करोड – रु. ९ मावर परत करण्यात ग मंद्र्यप्ति दावा/हकक – प्रोबयुअर्मेट टेक्नॉ – लिलाव प्रक्रियेत र कोणत्याही वेळी ई-	ल क्र. ९०२४९ ७७८८६ ००२३३ ५१३९८ १३८८९ ५५५६० न आणि भविष्ठ न आणि मविष्ठ न आणि मविष्ठ न आणि मविष् न आणि मविष्ठ न आणि मविष् न आणि मविष्ठ न आणि मविष् न आर् न स्ति त स्त्र न स्ति न स्ति त स्त्र न स्ति स्ति म न स्ति स्ति न स्ति म न स्ति म न स्ति स्ति म न स्ति म न स्ति स्ति स्ति म न स्ति म न स्ति म न स्ति म न स्ति
ی ع ک	<ul> <li>श्री. सुधि मल्होत्र।</li> <li>श्री. सुधि मल्होत्र।</li> <li>श्री. सीवेय लॉजिस्टिक्स लिमिटेड (कर्जदार) हमीदार</li> <li>श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा</li> <li>श्री. संजय सिर्गात जण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर</li> <li>श्री. वैभव दिर्मानं अण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर</li> <li>श्री. वैभव जी. गांधे</li> <li>मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार</li> <li>स्पतिह गोल्ड अलॉयज प्रा. लि.</li> <li>अनिल वी जैन भत सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि.</li> <li>फॉच्युंन सिंफनी कर्जदार/हमीदार</li> <li>प्रतीय के स्वामी</li> <li>प्रसाद के. स्वामी</li> <li>प्रसाद के स्वामी</li> <li>धिते सी. सावला वसंत डी. भामनिया सितापती चवली</li> <li>मे. सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि. हमीदार</li> <li>इमिदार</li> <li>इमिदार</li> <li>इमिदार</li> <li>इमिदार</li> <li>अनिल मंवरलाल जैन</li> </ul>	श्री. संजय सिंन्हा य ब्रीझी हाईट्स, कार्ट ७०२) – ९०२ चौ.प् कब्ब्जा) गाळा क्र. २१ आणि युनिट, गाव उचाट, रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ आपि युनिट, गाव उचाट प रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ जी. इ व ७ येथाल गोडा इस्टेट, वादोची कॉंड अप क्षेत्र: ८१० चौ. ६ व ७ येथील गोडा इस्टेट, वादोची कॉंड अप क्षेत्र: ८१० चौ. दे व ७ येथील गोडा इस्टेर, वादोची कॉंड अप क्षेत्र: ८१० चौ. इ. व ७ येथील गोडा इस्टेर, (देवी) रे चौ.फू. (प्रत्यक्ष क टुकान क्र. १ (क्षेत्र क्र. २ (क्षेत्र २४२ च कोप्रोली, तहसिल प एच-३०२, ग्रीन हेट क्षेत्र १०६२ चौ.फू. ( पच दुकाने म्हणजे	गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, र रोड, हिम्रवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू., क्षेत्र : (फ्लॅट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष णे ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मौजे, मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि गहाण, बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २७, ३४५६ चौ.फू., ७२८ ची.फू. बॅकेकडे प्रत्यक्ष कच्जा णे ३४वी, हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि ७ ३४वी, हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि व भरुवी, हल राळा गट क्र. २७३२ वांगे स्वर्थ देव क्रॉस मार्ग, मायखळा (पूर्व) मुंबई ४००० ०२७. बिल्ट -४२८ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष कच्जा) बी-४०१, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल ६८२४ दी.फू. (प्रत्यक्ष कच्जा) तळमजला, खंडेराव कंपार्ठड, सब्हें क्र. हिस्सा क्र. हत्ताल गाव भिवंडी, जि. ठाणे बिल्ट अप क्षेत्र: २८२० कच्जा) १८४ चौ.फू.), दुकान क्र. २ (क्षेत्र २३१ चौ.फू.) चुंच्वेन त्यत्र प्रत्यक्ष कच्जा) वन रेसिडेन्सी, कोग्रोली, तहसिल पनवेल, जिल्हा रायगड, (बॅकेकडे प्रत्यक्ष कच्जा) वन रेसिडेन्सी, कोग्रोली, तहसिल पनवेल, जिल्हा रायगड, (बॅकेकडे प्रत्यक्ष कच्जा) ४ वेथील गाला (तळमजला, १ला मजला आणि २रा मजला आपर्टमेंट, गाव शेला सिवंडी, मुंबई, क्षेत्र: (प्रत्यक्ष कच्जा) द्वकान क्र. १ ते ५ तळमजला, ए विंग, महावीर अपार्टमेंट	/ Ę	<ul> <li>१.००</li> <li>१.००</li> <li>१.००</li> <li>१.००</li> <li>१.००</li> <li>१.००</li> <li>१.००</li> </ul>	१९१.०० १६२.०० १६६७.३२ १६६७३२ १६६७३२ ७०८.९०	२००००५३९६०८४         २००००५३९६०८५         २००००५४४४०७७७         २००००३२६९२०६         २००००३२६९२०६         २००००३२६९२०६         २००००३२६९२०६         उकान क्र. १:         २००००५६००२९३         उकान क्र. ३:         २००००५६००२९३         उकान क्र. ३:         २००००५६००२९३         उकान क्र. ३:         २००००५६००४८४         २००००५६००४८४	११.०९.२०२३ /         दु. ३.०० ते         दु. १.००         १४.०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. १:००         दु. १:०० ते         दु. १:००         दु. १:०० ते         दु. १:०० ते         दु. १:०० ते         दु. १:०० ते         दु. ०३:००         १५.०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. ०३:००         १५.०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. ०३:००         १५.०९.२०२३ /         स. ११:०० ते         दु. १:००         १५.०९.२०२३ /         ३. १:००         १५.०९.२०२३ /         ३. १:००         १५.०९.२०२३ /         ३. २:००         १५.०९.२०२३ /         ३. २:००         १५.०९.२०२३ /         ३. २:००         १५.०९.२०२३ /	<ul> <li>(672)</li> <li>(673)</li> <li>(750)</li> <li></li></ul>	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाइन तपशी त्री. अरघा सेनगुप्ता, सीएम श्री. अरघा सेनगुप्ता, सीएम श्री. स सबनी बराई, मॅनेबर श्री. राकेश रंजन, एएम श्री. तिरेश नाथ, डीएम श्री. देल्युन, बारिक, एसएम (एफ श्री. सुपति हॅंग्रम डीएम (एफ अंग रे. इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल ोbab@allahabadbank.in २. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले मिळकत/तींचे हस्क, बोजा सं बोजासह विकण्यात येईल. प्रा मिळकत/तींचे हस्क, बोजा सं बोजासह विकण्यात येईल. प्रा मिळकत/तींचे हस्क, बोजा सं बोलीदारांनी वोश्र निर्वे दिया ३. इसारा अनामत रक्कम (इअर) ४. केवायसी दस्तावेज म्हण्णे १. वैध ई-मेल आयडी/संपर्क क्रम ५. निरीक्षणाची तारीख वरील नपूए ६. संभाव्य बोलीदारा आयबीएपीअ ७. बोली सारद करप्यापूर्वी मिळक १. बोली मूल्य आरक्षित मूल्यायेथ किमनीकरीता ठ. ५.०० ला १०. बोली मूल्य आरक्षित मूल्यायेथ किमनीकरीता ठ. ५.०० ला १२. इसारा अनामत रकमेक खरेदी राकमेच्या २५४% आणि करण्यात कसूर केल्यास अगोद १३. संभाव्य पात्र बोलदियारा ई हटरोटे टेटवर्क प्राक होण्यासाठी तांत्रिकटूष्ट्या योग्य १३. संभाव्य पात्र बोल्तियारी इ. लिल टायगर हे इंटरोटे टेटवर्क प्राक होण्यासाठी तांत्रिकटूष्ट्या योग्य १३. संभाव्य पात्र बोल्तियार इ तिक् टायगर हे इंटरोट टेटवर्क प्राक होण्यासाठी तांत्रिकटूष्ट्या योग्य १४. खरेदीदाराने प्रयोज्य मुटाक शुल १४. वकेती सिक्युरिटायझेशन अँण्ड चीकशी/तपशील काही असल १८. कोणीही सहभागी होणाऱ्यांनी होणाऱ्यांनी शकतात.	लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुराज्ञा आधी बोलीदारांनी ल/संपर्क व्यक्ती तपर्शाल: जिंग्ड ए) ड ए) ड ए) पत्ता धारण केलेला पाहिजे. तप वेथे संपर्क करावा. ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत / भूमति त्यांची स्वतंत्र चौकशी करावी येकृत अधिकारी/तारण धनको कोप रात येतले जाणार नाहीत. ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी भोळखीचा पुरावा (केवायसी) म्हण् ग्रांक इ. संपर्क क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून् ग्रों व यंव के द्वम ती. अभाग्त नहीं भोळखीचा पुरावा (केवायसी) म्हण् ग्रांक इ. संपर्क क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून् ग्री श्रती वाचल्याचे आणि समञ् वहित प्रापत्रा तक्त ऑनलाईन भ्र विहित प्राच्या केदून से निलावावा वहित प्राप्रात फर्क ऑनलाईन ही त्याव देय नाही. यश्मस्वी बोलीद ही व्याव देय नाही. यश्मस्वी बोलीद ही व्याव देय नाही. यश्मस्वी बोलीद ही व्याव देय नाही. यश्मस्वी बोलीद ही त्याव देय नाही. यश्मस्वी बोलीद त्याक्र ये नाही. यश्मस्वी बोलीद व प्रक्रियेतून कोणतीही मिळकत वि /अर्जदाराच्या नावे जारी करण्यात रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल् ग्रास दिलेल्या संपर्क क्रमांकावरून भ्र खतःची नोंदणी केल्यानंतर इअर ज	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० इं-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in mani@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in state ali of the sheat appears ali qial sheat and the sheat appears ali qial the sheat appears and ali het ali a state appears the and the sheat appears the and the sheat appears and the sheat appears and the sheat appears ali (faigu f appears appears) sheat appears and the sheat appears the anis appears and the sheat appears and faigu f appears and the sheat appears ali (faigu hr angea tù au an an an tu ai ali faigu hr an an an tu ai ali faigu hr an an an tu sheat appears an an an tu sheat appears an an an tu sheat appears an an an tu ai ali faigu hr an an an tu sheat appears an an an tu sheat appe	र वापरून एनई । बोली मार्गदर्श ••?•३५३४२ ••?•३५३४२ नीएपीआव हेर नी त्यांची बोली गर्दर्शनानुसार क गर्दर्शनानुसार क सार राहील. भावेश्यनकारक र खीव किमती है. दहा हील. भाव श्यक आहे. लिर खीव किमती हील दिवशी प्रा यक आहे. लिर देवण्यात येईल न प्रशिक्षण घेउ ार नाहीत. अश , कर, निर्धारण प्रस्ताब स्वीक क आणि स्वेच्छ करण्यात येणास इंटरेस्ट ॲक्ट न	एफटी वापरुन नासाठी बोल न्यलाईन क्र सादर करण्य ता वचन मान ताबदार राहण बँक खात्याम . स्ट्रा फ्रव्यव	<ul> <li>मंडाचे ऑनत गीदार <u>https://</u> <u>लॉण्डल</u> २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup> २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८९<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२८<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>) २२९<sup>(</sup>)</li></ul>	गईन/ऑफलाईन ट्रान्स <u>www.ibapi.in</u> ला भेट गईन क्र.	फर करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९९११७ ०९९८१८ ०९९८८६ ०९८८६८ १९०६९३१, हेल्पत (थकबाकी आणि लि किंवा अज्ञात विद्यमा त/ तींच्या संदर्भात 3 ान्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन भ्व करोड – र. ९ गवर परत करण्यात 1 इ. बोलीदाराचे पॅन - प्रोक्युअसेंट देवर्मा - लिलाव प्रक्रियेत य कोणत्याही वेळी ई- ल. विक्रीच्या अटी	<b>ल क्र.</b>
<u>ن</u> ب	श्री. सुधि मल्होत्रा श्री. लीवेय लॉजिस्टिक्स लिमिटेड (कर्जदार) हमीदार श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. कैशोर जी. गांधे मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव जी. गांधे मे. समराईज कॉपर प्रा. लि. हमीदार भुरीबाई भवरलाल जैन भवरलाल टी जैन सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि. अनिल बी जैन केतन बी जैन केतन बी जैन मे. लिओफोज्युंन इन्प्रतिव्रिक्कॉ प्रा. लि. फॉर्च्युन सिंफनी कर्जदार/हमीदार प्रदीप के. स्वामी प्रसाद की. भामनिया सितापती चवली मे. सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि. हमीदार अनिल भंवरलाल जैन पारस भवरताल जैन पारस भवराज पार तैन स्वराज प्रा.लि. हमीदार	श्री. संजय सिंन्हा य बीझी हाईट्स, कार्ट ७०२) – ९०२ चौ.प् कब्ब्जा) गाळा क्र. २१ आणि युनिट, गाव उचाट, रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २० आणि युनिट, गाव उचाट 1 रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ (क्रे रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २४ (क्रे रे स्टेट, दादोजी कॉंड अप क्षेत्र: रा मेंकपाऊंड, इमारत क्र बिल्ट अप क्षेत्र: गं मंझेनाईन मजला, क्षे १८८ थेथील गोडाऊ १६६/१ (पैकी) रे चौ.फू. (प्रत्यक्ष क रे६६/१ (पैकी) रे चौ.फू. (प्रत्यक्ष क कोप्रोली, तहसिल प एच-३०२, ग्रीन हेह क्षेत्र १०६३ चौ.फू. एच्वंट क्र. १६ व १४ आणि टेरेस) जी ति १९८८९ चौ.फू. ( पाच दुकाने म्हणजे गाव शलार मिवंडी, (प्रत्यक्ष कब्जा) मागील बाजूचा तळ	गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, र रोड, हिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू., क्षेत्र : (फ्लॅट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष णे ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मौजे, मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस मिवंडी वाडा । तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि गहाण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २७ ३४५६ चौ.फू., ९४२ ची.फू. <b>बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा</b> णे ३४बी, (हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस मिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि थ रहण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ चौ.फू., ९७२८ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा) बी-४०९, ४ था मजला, विंग ची, ससेक्स इंडस्ट्रीअल डदेव क्रॉस मार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई ४००० ०२७. बिल्ट .म्ड. (प्रत्यक्ष कब्जा)) ते. तळमबला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, आर्य ६३, अंब्र्फाटा जवळ, मिवंडी गोडाऊन, तळमबला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, आर्य ६३, अंब्र्फाटा जवळ, मिवंडी गोडाऊन, दाऊमज्जा) क, तळमबला, खंडेराव कंपाऊंड, सल्हें क्र. हिस्सा क्र. त्वरुट वी.फू. (प्रत्यक्ष कज्जा) बन, तळमबला, खंडेराव कंपाऊंड, सल्हें क्र. हिस्सा क्र. हक्ता) १८४ चौ.फू.), दुकान क्र. २ (क्षेत्र २३१ चौ.फू.) दुकान वै.फू.), दुकान क्र. २ (क्षेत्र २३१ चौ.फू.) दुकान वन रेसिडेन्सी, कोप्रोली, तहसिल पनवेल, जिल्हा रायगड, (वॅकेकडे प्रत्यक्ष कव्जा) बन रेसिडेन्सी, कोप्रोली, तहसिल पनवेल, जिल्हा रायगड, (वॅकेकडे प्रत्यक्ष कव्जा) अर्थथील गाला (तळमजला, १ला मजला आणि २रा मजला वंग, महावीर आर्टमेंट, गाव शेलार भिवंडी, मुंबई, क्षेत्र: (प्रत्यक्ष कब्जा)	/ Ę	<pre></pre>	१९१.०० १६२.०० १६६७.३२ १६६७३२ १६६७३२ ७०८.९० ७०८.९०	२००००५३९६०८४ २००००५४४४०७७ २००००३२१८२६४ २००००३२६१२०६ २००००३२६१२०६ दुकान क्र. १: २०००५६००२९३ दुकान क्र. २: २००००५६००२९३ दुकान क्र. ३: २००००५६००२७३ २००००२९२३६७८८	११०९.२०२३ /         दु. ३०० ते         दु. २.०० ते         दु. १.००         १४०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. १२:०० ते         दु. १:००         १४०९.२०२३ /         दु. १:००         दु. १२:०० ते         दु. १:००         १५०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. ०३:००         १५०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. ०३:००         १५०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. ०३:००         १५.०९.२०२३ /         दु. १२:०० ते         दु. ०३:००         १५०९.२०२३ /         दु. १२:००         दु. १२:००         १५०९.२०२३ /         दु. ९:००         १५०९.२०२३ /         दु. ९:००         दु. ९:००         १५०९.२०२३ /         दु. ९:००         दु. ९:००         ३. १:००         १५०९.२०२३ /         दु. ९:००         ३. १:००         ३. १:००         ३. १:००         ३. १:००         ३. १:००         ३. १:००         ३. १:००      <	<ul> <li>(0?3)         (0?3)         (0?3)         (0?3)         ?63?004880         (0?3)         ?63?004880         (0?3)         ?63?004880         ?63?004880         ?63?004880         ?63?004880         ?63?00480         ?63?0480         <p< td=""><td>टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी श्री. अरघा सेनगुप्ता, सीएम श्री. अरघा सेनगुप्ता, सीएम श्री. सबनी बराई, मॅनेजर श्री. राकेश रंजन, एएम श्री. सिंश नाथ, डीएम श्री. सिंश नाथ, डीएम श्री. सुरजित हॅंब्राम डीएम (एफ अंग श्री. सुरजित हॅंब्राम डीएम (एफ अंग श्र. इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल <u>babi@allahabadbank.in</u> २. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले मिळकत/तींचे हक, बोजा सं बोजासह विकण्यात येईल. प्राा केल्टयानंतर कोणतेही दावे विच इ. इसारा अनामत राक्कम (इअर) ४. केवायसी दस्तावेज म्हणजे १. वैध ई-मेल आयडी/संपर्क क्रम ५. निरीक्षणाची तारीख वरील नमूप् ६. संभाव्य वोलीदार आयबीएपी3 ७. बोलीदारांनी येश्र तप्रधितासह ८. बोलीदारांनी विक्रीच्या अटी अ ९. बोली मूल्य आरक्षित मूल्यापेक्ष किंमनीकतीता र. ५.०० ला १०. बोली सादर करण्यातपूर्वी मिळक ११. यशस्वी बोलीदाराची इसारा अ १२. इसारा अनामत रकमेवर कोणते खरेदी रकमेच्या २५% आणि करण्यात कसूर केल्यास आगोद १३. संभाव्य पात्र बोलीदार ई- टिल टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रॉक होण्यासीठी तांतिकदृष्ट्या योग्य १४. खरेदीदाराने प्रयोज्य मुटाक शुल १५. उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्रा ढकलणे/रद्द करणे किंवा लिल १६. विक्री प्रमाणपत्र फत्त खरेदिाए १७. विक्री सिन्धुगिरी यझेशना अँण्ड चांचेत्रग्र/तपशीक काही असल १८. कोणीही सहभागी होणाऱ्यांनी शकतात. १९. प्रयोज्य असेल तेथे जीएसटी य निमनस्वाक्षरीकार बॅंक ऑफ इंडिया २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर</td><td>लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी ल / संपर्क व्यक्ती तपशील: </td><td>-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० डूं-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in math@mstcindia.co.in imath@mstcindia.co.in bbank@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shala fi.a also alto she an also alto content shita.cu also alto she alto she an also alto content shembram@mstcindis.co.in shembra</td><td>र वापरून एनई । बोली मार्गदर्श •••?•३५३४२ •••?•३५३४२ •••?•३५३४२ •••?•३५३४२ ••• वांची वोली गदरीकरण किंट गदिर्शनानुसार क सार राहील. •• सार राहील. •• खीव किमती •• दहा लाख, गरि राहील. •• खीत दिवसी प्रा मार्थे क्षिने •• दहा लाख, गरि राहील. •• खीत दिवसी प्रा अवश्यक आहे. •• दहा लाख, गरि राहील. •• खीत दिवसी प्रा प्र राहील. •• खीत दिवसी प्रा क्षात दिवसी प्र क्षात दिवसी प्र क्षात दिवसी क •• •• •• •• •• •• •• •• •• •</td><td>एफटी वापरुन नासाठी बोल न्यलाईन क्र सादर करण्य ॥ वचन मान ॥बदार राहण बँक खात्याम . हतील हतील . हतील . हतील . हतील . हतील         </td><td>मंडाचे ऑनल गीदार <u>https://</u> <u>लॅण्डल</u> २२८९ २२८९ पूर्वी मिळकर्त य्यात येऊ नये. र प्रयात येऊ नये. र प्रयाती मिळकर्त य्यात येऊ नये. र र र र र र र र र र र र र र र र र र र</td><td>गईन/ऑफलाईन ट्रान्स <u>www.ibapi.in</u> ला भेट </td><td>फा करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९६६८८ ०९८६८८ ०९८६८८ ०९८८६८८ ०९८८६८ १९०६९३१, हेल्पल ४ करोड – रु. ९ यकबाकी आणि लिं किंवा अज्ञात विद्यमा त/ तींच्या संदर्भात 3 ान्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन ५ करोड – रु. ९ यावर परत करण्यात : त्वरित अगोदर जम एप्यावर यशस्वी बो संदर्भांत दावा/हकक – ग्रोक्युआमेंट टेक्नॉ –लिलाव प्रक्रिन्देव : कोणत्याही वेळी ई- ल. विक्रीच्या अटी देंष्ट पद्धती मार्फत बो एर्फोर्समेंट ऑफ सिल</td><td><ul> <li>ल क्र.</li> <li>९०२४९</li> <li>७००२३३</li> <li>५१३९५</li> <li>९३८८६</li> <li>००२३३</li> <li>५१३९५</li> <li>९३८८९</li> <li>५५५६०</li> <li>गाईन ईमेल आः</li> <li>गाईन ईमेल आः</li> <li>गाईन ईमेल आः</li> <li>गावासाठी ठेव</li> <li>न आणि भविष्ट</li> <li>करोल आवश्यक</li> <li>कार्ड ४. बोलीत</li> <li>करोल्या (इअ</li> <li>लोजिस लि. अ</li> <li>गाणि शर्तीवर ।</li> <li>नेलिलाव तहकूः</li> <li>आणि शर्तीवर ।</li> <li>ली रक्कम राख्</li> <li>ग्विपि इंटरेस्ट :</li> <li>अनकार इ. सह १</li> <li>रकमेचे प्रदान व</li> </ul></td></p<></li></ul>	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी श्री. अरघा सेनगुप्ता, सीएम श्री. अरघा सेनगुप्ता, सीएम श्री. सबनी बराई, मॅनेजर श्री. राकेश रंजन, एएम श्री. सिंश नाथ, डीएम श्री. सिंश नाथ, डीएम श्री. सुरजित हॅंब्राम डीएम (एफ अंग श्री. सुरजित हॅंब्राम डीएम (एफ अंग श्र. इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल <u>babi@allahabadbank.in</u> २. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले मिळकत/तींचे हक, बोजा सं बोजासह विकण्यात येईल. प्राा केल्टयानंतर कोणतेही दावे विच इ. इसारा अनामत राक्कम (इअर) ४. केवायसी दस्तावेज म्हणजे १. वैध ई-मेल आयडी/संपर्क क्रम ५. निरीक्षणाची तारीख वरील नमूप् ६. संभाव्य वोलीदार आयबीएपी3 ७. बोलीदारांनी येश्र तप्रधितासह ८. बोलीदारांनी विक्रीच्या अटी अ ९. बोली मूल्य आरक्षित मूल्यापेक्ष किंमनीकतीता र. ५.०० ला १०. बोली सादर करण्यातपूर्वी मिळक ११. यशस्वी बोलीदाराची इसारा अ १२. इसारा अनामत रकमेवर कोणते खरेदी रकमेच्या २५% आणि करण्यात कसूर केल्यास आगोद १३. संभाव्य पात्र बोलीदार ई- टिल टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रॉक होण्यासीठी तांतिकदृष्ट्या योग्य १४. खरेदीदाराने प्रयोज्य मुटाक शुल १५. उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्रा ढकलणे/रद्द करणे किंवा लिल १६. विक्री प्रमाणपत्र फत्त खरेदिाए १७. विक्री सिन्धुगिरी यझेशना अँण्ड चांचेत्रग्र/तपशीक काही असल १८. कोणीही सहभागी होणाऱ्यांनी शकतात. १९. प्रयोज्य असेल तेथे जीएसटी य निमनस्वाक्षरीकार बॅंक ऑफ इंडिया २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर	लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी ल / संपर्क व्यक्ती तपशील: 	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० डूं-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in math@mstcindia.co.in imath@mstcindia.co.in bbank@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shala fi.a also alto she an also alto content shita.cu also alto she alto she an also alto content shembram@mstcindis.co.in shembra	र वापरून एनई । बोली मार्गदर्श •••?•३५३४२ •••?•३५३४२ •••?•३५३४२ •••?•३५३४२ ••• वांची वोली गदरीकरण किंट गदिर्शनानुसार क सार राहील. •• सार राहील. •• खीव किमती •• दहा लाख, गरि राहील. •• खीत दिवसी प्रा मार्थे क्षिने •• दहा लाख, गरि राहील. •• खीत दिवसी प्रा अवश्यक आहे. •• दहा लाख, गरि राहील. •• खीत दिवसी प्रा प्र राहील. •• खीत दिवसी प्रा क्षात दिवसी प्र क्षात दिवसी प्र क्षात दिवसी क •• •• •• •• •• •• •• •• •• •	एफटी वापरुन नासाठी बोल न्यलाईन क्र सादर करण्य ॥ वचन मान ॥बदार राहण बँक खात्याम . हतील हतील . हतील . हतील . हतील . हतील         	मंडाचे ऑनल गीदार <u>https://</u> <u>लॅण्डल</u> २२८९ २२८९ पूर्वी मिळकर्त य्यात येऊ नये. र प्रयात येऊ नये. र प्रयाती मिळकर्त य्यात येऊ नये. र र र र र र र र र र र र र र र र र र र	गईन/ऑफलाईन ट्रान्स <u>www.ibapi.in</u> ला भेट 	फा करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९६६८८ ०९८६८८ ०९८६८८ ०९८८६८८ ०९८८६८ १९०६९३१, हेल्पल ४ करोड – रु. ९ यकबाकी आणि लिं किंवा अज्ञात विद्यमा त/ तींच्या संदर्भात 3 ान्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन ५ करोड – रु. ९ यावर परत करण्यात : त्वरित अगोदर जम एप्यावर यशस्वी बो संदर्भांत दावा/हकक – ग्रोक्युआमेंट टेक्नॉ –लिलाव प्रक्रिन्देव : कोणत्याही वेळी ई- ल. विक्रीच्या अटी देंष्ट पद्धती मार्फत बो एर्फोर्समेंट ऑफ सिल	<ul> <li>ल क्र.</li> <li>९०२४९</li> <li>७००२३३</li> <li>५१३९५</li> <li>९३८८६</li> <li>००२३३</li> <li>५१३९५</li> <li>९३८८९</li> <li>५५५६०</li> <li>गाईन ईमेल आः</li> <li>गाईन ईमेल आः</li> <li>गाईन ईमेल आः</li> <li>गावासाठी ठेव</li> <li>न आणि भविष्ट</li> <li>करोल आवश्यक</li> <li>कार्ड ४. बोलीत</li> <li>करोल्या (इअ</li> <li>लोजिस लि. अ</li> <li>गाणि शर्तीवर ।</li> <li>नेलिलाव तहकूः</li> <li>आणि शर्तीवर ।</li> <li>ली रक्कम राख्</li> <li>ग्विपि इंटरेस्ट :</li> <li>अनकार इ. सह १</li> <li>रकमेचे प्रदान व</li> </ul>
وا ب	श्री. सुधिर मल्होत्रा श्री. लीवेय लॉजिस्टिक्स लिमिटेड (कर्जदार) हमीदार श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. कैशोर जी. गांधे मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव जी. गांधे मे. समराईज कॉपर प्रा. लि. हमीदार पुरीबाई भवरलाल जैन भवरलाल टी जैन सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि. सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि. अनिल बी जैन भत. लिओफोच्युंन इन्फ्राबिल्डकांन प्रा. लि. फॉर्च्युन सिफनी कर्जवार/ हमीदार प्रारा के. स्वामी घरेत सी. सावला वसंत डी. भामनिया सितापती चवली मे. सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि. हमीदार अनिल भंवरलाल जैन मं वरलाल टी जैन केतन मंवरलाल जैन सनराईज गोल्ड अलॉयज प्रा. लि. हमीदार अनिल भंवरलाल जैन सनराईज गोल्ड अलॉयज प्रा. लि.	श्री. संजय सिंन्हा य ब्रीझी हाईट्स, कार्ट ७०२) – ९०२ चौ.प कब्जा) गाळा क्र. २१ आणि युनिट, गाव उचाट, रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २० आणि युनिट, गाव उचाट म रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २० आणि युनिट, गाव उचाट म रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २० आणि युनिट, गाव उचाट म रोड जवळ, जिल्हा इमारतीचे समतुल्य गाळा क्र. २० आणि युनिट, गाव उचाट म रेइट्र, दादोजी कोंड अप क्षेत्र: २१ जाते इस्टेट, दादोजी कोंड अप क्षेत्र: २१ त्यां के पाऊंड, इमारत क्र बिल्ट अप क्षेत्र: गां मंझेनाईन मजला, क्षे १८ येथील गोडाऊ १६६/१ (पैकी) रे चौ.फू. (प्रत्यक्ष का टुकान क्र. १ (क्षेत्र २३१ च कोप्रोती, तहसिल प एच-३०२, ग्रीन हेत् क्षेत्र १०६३ चौ.फू. प्लांट क्र. १६ व १४ आणि टेरेस) बी वि ११८८९ चौ.फू. ( पाच दुकाने म्हणजे गाव शेलार मिवंडी, (पाच दुकाने म्हणजे गाव शेलार मिवंडी, (पाच दुकाने म्हणजे गाव शेलार मिवंडी, (पाच दुकाने म्हणजे गाव शेला मिवंडी, रात्यक्ष कब्जा) मागील बाजूचा तळ कार्यालय क्र. २३,	गंच्या नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, रं रोड, दिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट फू, क्षेत्र : (फ्लॅट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष णे ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मौजे, मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि गहाण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि ७ ३४वी, (हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा 1 तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि ७ ३४वी, (हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- सौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा 1 तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि १ रहाण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ ची.फू. १७२८ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा) बी-४०१, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल ६२ इ. (प्रत्यक्ष कब्जा) तेडाऊन, तळमजला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, आर्य ६. –३, अंजूएफाटा जवळ, भिवंडी गोडाऊन ६–७०० ची.फू. गोडाऊन ७–६५० चौ.फू. + सेत्र ४८र चौ.फू. (प्रत्यक्ष कब्जा) त, तळमजला, खंडेराव कंपाऊंड, सब्हें क्र. हिस्सा क्र. हवताल गाव भिवंडी, जि. ठाणे बिल्ट अप क्षेत्र: २८२० इक्रा) १८४ चौ.फू.), दुकान क्र. २ (क्षेत्र २२१ चौ.फू.) पॉर्च्युन गार्डन पमवेल, जिल्हा रायगड, (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा) दग रेसिडेन्सी, कोग्रोली, तहसिल पनवेल, जिल्हा रायगड, (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा) ४ वेथील गाला (तळमजला, १ला मजला आणि २रा मजला क्र मेवीत आर्टमेंट, गाव शेलार भिवंडी, मुंबई, लेत्र: (प्रत्यक्ष कब्जा) इकान क. १ ते ५ तळमजला, ए विंग, महावीर अपार्टमेंट , मुंबई . बिल्ट आप क्षेत्र: १४१२.२ ची.फू.) इंगकल, १ ला मजला आणि २रा मजला, ए विंग, महावीर फार्टस, १ ला मजला आणि २रा मजला, ए विंग, महावीर	/ ६३.३०	<ul> <li>१.००</li> </ul>	१९१.००         १६२.००         १६६७.३२         १६६७३२         १६६७३२         ७००८.९०         ३४६२.७७         ३४६२.७७	२००००५३९६०८४         २००००५३९६०८४         २००००३२१८२६४         २००००३२१८२६४         २००००३२६९२०६         दुकान क्र. १:         २००००५६००३९६         दुकान क्र. १:         २००००५६००३९६         दुकान क्र. १:         २००००५६००३९६         दुकान क्र. १:         २००००५६००३७६         दुकान क्र. १:         २००००५६००३७६         ३००००५६००२७३         २००००२९२३६५८७         २००००२९३३४८७	\$ \$ \$, 0\$, ?0?       \$ \$ ]         \$ \$, 200       \$ \$ ]         \$ \$ \$, 00       \$ ]         \$ \$, 00       \$ ]	৬৬३१०१४१७४ / (0२२)           २६२१०४०६           ५६२१०४०६           ५६२१०४०६           ५६२१०४०६ / ०७           २६२१०४०६ / ०७           ५६२१०४०६ / ०७           ५६२१०४०६ / ०७           ५६२१०४०६ / ०७           १६२१०४०६ / ०७           १६२१०४०६ / ०७           १६२१०४०६ / ०७           १६२१०४०६ / ०७           १६२१०४०६ / ०७           १६२१०४६१२०९ / (०२२)           १६२१०४६१४९६४ / (०२२)           १६२१०४६१४९६४ / (६२२)           १६२१०४०६ / ०७           १६२१०४६१२०९ / (६२२)           १६२१०४६१२०९ / (६२२)           १६२१०४६१२०९ / (६२२)           १६२१०४०६ / ०७           १६२४४८९१२०९ / (६२२)           १६२४४८९२२०९ / (६२२)           १६२२ / २२           १६२२ / ४२०४६ / ०७           १६४४८९२०९ / ८०४           १६४४८९२०९ / ८०४           १६४४८९२०९ / ८०४           १८४४८९२०९ / ८०४           १८४४८९२०९ / ८४२           १८४४८९२०९ / ८४२           १८४४८९२०९ / ८४२           १८४४८९२०९ / ८४२           १८४४८९२०९ / ८४२           १८४४८९२०९ / ८४२           १८४४८९२०९ / ८४२           १८४४८९२०९ / ८४२           १८४४८९२४२९           १८४४८९२०९ /	टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी व टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशी त्री. अरघा सेनगुमा, सीएम श्री. सचनी बराई, मॅनेअर श्री. सकेश रंजन, एएम श्री. सुरेजित हॅंब्राम डीएम श्री. सुरेजित त्राथ होइ ला आ केल्यानंतर कोणतेही दावे विच ३. इसारा अनामत रक्कम (इअर) ४. केवायसी दस्तावेज म्हणजे १. वैध ई-मेल आरडी/संपर्क क्र ५. निरीक्षणाची तारीख वरील नमुग् ६. संभाव्य बोलीदार गावबीएपी। ७. बोली सारव करण्यात्रेदी प्रिच्क् १९. बाली मूल्य आरबित मूल्यापेक्ष किंमतीकरीता र. ५.००० ला १०. बोली सारव करण्यात्री मिळक १९. बाली सार करण्यात्री मिळक १९. बाली सार करण्यात्री मिळक १९. बाली सार करण्यात्री मिळक १९. वाली सार करण्यात्री मिळक १९. वाली सार करण्यात्री मिळक १९. वाली सार करण्यात्री मिळक १९. वाली सार करण्यात्री स्वार किंमतीकरीता र. ५.०० ला करायता कर्स, केल्यास काणते खरेदी रकमेच्या २५% आणि करण्यात कसूर केल्या सारा अ १९. बोली सारव करण्या तुर्गि मिळक १९. बोली सिंह केली तिंका लिल १९. उच्वतमा प्रत्वाता स्वम्या भाग १२. इसारा अनामत रकमेवर कोणते खरेदी रकमेच्या २५% आणि करण्यात कसूर केल्या का लोल १९. उच्वते प्रांत बेल्वा तिला त् १९. वक्री सिक्युरेटायझेशन अंण्ड चौकशी/तपशील काही असल १८. कोणीही सहभागी होणाऱ्यांनी श्रकतात. १९. प्रयोज्य असेल तेथे जीएसटी य निम्नस्वाक्षरीका देक ऑफ इंडियान २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले रकामे प्रदा न कण्यात तुम्ही कयूग दे नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांन २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेली रकामे प्रदा न कल्याता तुम्ही कयूग दे नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांन	लिंटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई तारखेपूर्वी पुराप्ता आधी बोलीदारांनी ल/संपर्क व्यक्ती तपर्शाल: 	-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चला- पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in math@mstcindia.co.in imath@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in sheanta therventa a therventa a therventa a therventa therventa a therventa	र वापरून एनई । बोली मार्गदर्श ••?•३५३४२ ••?•३५३४२ ••?•३५३४२ विष् <b>यीआव हे</b> त ती त्यांची बोली गादरीकरण किंव गावीकितिरता जब गांदर्शनानुसार न्स/पासपोर्ट इ सार राहील. अावश्यक आहे. त्स्र राहील. अावश्यक आहे. त्स्र राहील. अावश्यक आहे. त्स्र राहील. भावश्यक आहे. त्म् राहील. अवश्यक आहे. त्म राहील. क्ष राहीत. क्ष राही. क्ष राही. क्ष राही. क्ष	एफटी वापरुन नासाठी बोल प्रप्ताईन क्र सादर करण्य ॥ वचन मान ॥बदार राहण बँक खात्याम . हतील. . हतील. . हतील. . हतील. . हतील. . सादर करण्य वांब बॅंकेच्या आणि कस्पर क शकतात. प्र ॥ आकस्मिन शक्तिदारांची धेकृत अधिव ताव बॅंकेच्या आणि कस्पर क शकतात. प्र ॥ आकस्मिन श्रमार इ. के ता जा कर्षर क शकतात. प्र ॥ आकस्मिन शक्तिदा ह. . हा कर्मात. . जा नर्णय राहर नाही. . ००२ आंतर्गत ो नाही तर ते <u>ग</u> यास ल्याज च तून वजा केल्	। फंडाचे ऑनत गिदार <u>https://</u> <u>लॉण्डल</u> २२८८९ २२८९ २२८९ २२८९ २२८८९ २२८८९ २२८८९ २२८८९ २२८८९ २२८९ २२८८९ २२८८९ २२८९ २२८८९ २२८८९ २२८९ २२८८९ २२८८९ २२८८९ २२८८९ २२८९ २२८८९ २२८८९ २२८९ २२८८९ २२८८९ २२८८९ २२८८९ २२८८९ २२८९ २२८८९ २२८८९ २२८ २२ २२८९ २२८९ २२८९ २२८ २२ २८ २२८ २२ २२ २८ २८ २८	गाईन/ऑफलाईन ट्रान्स् <u>www.ibapi.in</u> ला भेट गाईन क्र. <b>गाईन क्र.</b> <b>गाईन क्र.</b> <b>गाईन क्र.</b> <b>गाईन क्र.</b> <b>गाईन क्र.</b> <b>1</b> <b>1</b> <b>1</b> <b>1</b> <b>1</b> <b>1</b> <b>1</b> <b></b>	फर करणे. देऊ शकतात. मोबाई ०९२३१६ ०९२३१६ ०९२५१० ०९२६२८८ ०९२८८२८ १९०६९३१, हेल्पर १९०६९३१, हेल्पर १९०६९३१, हेल्पर १९०६९३१, हेल्पर १९०६९३१, हेल्पर ११०६९३१, हेल्पर ११०६९३१, हेल्पर १३, बोत्तीदाराचे पॅन ५ करोड – रु. ९ ग्रावर परत करण्यात न ३, बोत्तीदाराचे पॅन भोक्यु अर्पेट टेवर्नो ल्लात्व प्रस्कि बो देव प्रदुती मार्फत बो देय पद्धती मार्फत बो एन्फोर्समेंट ऑफ सित याज आफ स्पूरही तुर्दी द्वां सा स्पूरही तुर्दी द्वां स. कृपया थ्यान	ल क्र. ९०२४९ ७७८८६ ००२३३ ५१३९५ ५८५६० गाईन ईमेल आय लावासाठी ठेवले न आणि भविष्या गॅनलाईन बोली : करणे आवश्यक उ कार्ड ४. बोलीदा करोड पर्यंत रार केरोल्ट्या (इअर लीदागर नही. लॉजिस लि. ऑ गेवजिम दि. आ गिजिस ति. आ न्हिल्लाव तहकूब आणि शर्तीवर पु ली रक्कम राखून म्युरिटी इंटरेस्ट अ आकार इ. सह थ । रकमेव प्रदान के प्रात्विवे प्रवान नि

B	ank of India		ऑसेट रिक बँक ऑफ इंडिया बिल्डि	ग, पहिल	ा मजला,	२८, एस. व	ही. रोड, अंधेरी प	गश्चिम	त्र	अ. क्र.	खाते/ कर्जदार/ हमीदारांचे नाव	<u></u> ה	गेळकतींचे वर्णन	राखीव किंमत/ इअर रक्कम/	किमान बोली वाढ रक्कम (रु.	थकीत देय (व्याज, दंडात्मक व्याज आणि खर्च	सेरसाई सिक्युरिटी इंटरस्ट/मत्ता आयडी	मिळतीचे निरिक्षणासाठी ऑन-साईट तारीख/वेळ	संपर्क क्र.
	elationship beyond		रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई- ईमेल			, फोन क्र. kofindia.		१०६/०७			सौ रोशनी राहल सराफ	मंचालकश्री गटल मगाइ गांच्यांत	ारे मालकीचे फ्लॅट क्र.५/१/सी. नॅचरल हाईटस.	१२७.००	(रु. लाखांत) १.००	आाण खच वगळून) २७४८.८०	२००००९४९३९७९	१६.०९.२०२३ /	७७३९०१४१७४
Д	uurioniship ooyonu (		ावर मिळकतीच्या वि	<b>क्री</b> स	ाठी ई	-लिल	ाव			22	श्री राजेंद्र प्रसाद सराफ श्री राजेंद्र प्रसाद सराफ श्री राहल राजेंद्र सराफ (मयत)		ल स्लिम एव्हेन्यू, कोलकाता-७०० ०५२,		3.00	4982.20	40000/8/4/9/	द. ०२:०० ते द. ०३:००	(077) (077) 755780805/00
च्या प तर्वसा अन्वय बाली अनाम	तुकान्वये स्थावर मत्तेच्या वि तान्य जनता आणि विशेषत: ख ोक/प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ दिलेल्या तपशिलाप्रमाणे संबंधित 1 रक्कम प्रत्येक तारण मत्तेसमोर	क्रीकरिता ई-लिलाव वि बालील कर्जदार आणि ह अॉफ इंडियाच्या प्राधित त थकबाकीच्या वसुलीसा दर्शविण्यात आली आहे.	ा अंसेटस् अंण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी वेक्री सूचना. मीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खाल कृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या संबंधित व ठी ''जे आहे जेथे आहे', ''जे आहे जसे अ विक्री येथे खालील पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅंट कर्जदार/हमीदार यांना सूचना (रु.लाखांत)	ील वर्णिलेल्स कर्जदार आणि ाहे '' आणि	गा मिळकती हमीदार यांच्य <b>''जे काही</b> अ	या बँक ऑफ ाकडून <b>बँक ऑ</b> आहे तेथे आहे	इंडिया (तारण धनको <b>फ इंडिया</b> कडे असलेल '' तत्त्वाने विकण्यात ये येईल.	) कडे गहाण/प्रभा या गहाण/प्रभारित त णार आहेत. राखीव	रित आहेत, ज्यांचा तारण मत्तांसापेक्ष येथे	१२	टोलवेज लिमिटेड, हमीदार :- श्री. ई सुधीर रेड्डी आयव्हीआरसील लि. अंबसॉप्यांन एअरकॉर्ने इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड	नावे स्थित येथे गट क्र. ५४/ ५८/२,५९/२, ५९/३, ६	९ एकर्स, शिवप्रसाद शिवदत्ता शुक्ला यांच्या '१, ५४/२, ५५/१, ५५/२, ५६, ५८/१, ०, ६६/१/२, ७४, ७५/१, ७५/२, ७६/१ ते ७६/९, वालख गाव, तालूका मावळ, (प्रत्यक्ष कब्जा)	२६५७.०० / २६५.७०	٤٥.٥٥	२१६७३४	२०००१८५९७१६१	१६.०९.२०२३ / दु. ०१:०० ते दु. ०२:००	७७३९०१४१७४ (०२२) २६२१०४०६/०५
अ. ज्र. क्र.	ा अक्ट, रठवर अन्वय इनाल खाते/ कर्जवार/ हमीदारांचे नाव	(लाव विक्रा सूचना ना व	के पदार/हसादार थाना सूचना (रु.लाखात) मिळकर्तीचे वर्णन	राखीव किंमत/ इअर रक्कम/	किमान बोली वाढ रक्कम	थकीत देय (व्याज, दंडात्मक व्याज	(इ-। सेरसाई सिक्युरिटी इंटरस्ट/मत्ता आयडी	ललावाचा ताराख मिळतीचे निरिक्षणासाठी ऑन-साईट तारीख/वेळ	- २५.०९.२०२३) संपर्क क्र.		गाजुवाका डेव्हलपर्स प्रा लि आवव्हीआरसीएल स्टील कन्स्ट्र्रक्शन आणि सर्व्हिस लि. तिरुमणी डेव्हलपर्स प्रा. लि. श्री. शिवप्रसाद शिवदता शुक्ला मे. केशवलाल खेमचंद ॲण्ड	्रोपर जारि भारत प्रदेश स	भेजम २ म्फ्स्सिज मान भीने जंबान जान्यन	54	9.00	9952		× - 0 - 2- 2 /	101021010001-00
	<u> </u>				(रु. लाखांत)	आणि खर्च वगळून)				१३	म. कशवलाल खमचद अण्ड सन्स प्रा. लि. कर्जदार/हमीदार:		, सेक्टर ३, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालूका विन नलीनकांत शाह यांच्या नावे. 1 कब्जा)	ξζ.00 / ξ.ζο	٩.00	१९६३.००	२००००७२४५७६७	१८.०९.२०२३ / दु. ०२:०० ते दु. ०३:००	७७३७४००५११ (०२२) २६२१०४०६/०७
x	मे. स्टेटस फॅशन्स श्री. अशोक जैन (भागीदार) श्री. अजय जैन (भागीदार)	हिस्सा क्र. ३, सिटी सर्व्ह लेन, महावीर इंडस्ट्रीयल	मजला, स्टेटस हाऊस प्लॉट क्र. ४, सब्हें क्र. ९१, इंक्र. १६६६, गाव मरोळ, साकिनाका, लाठिया खर इस्टेट समोर, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००७२ <b>श्री.</b> <b>रे.</b> बीयुए – ६१३.५५ ची. फू. <b>(बॅकेकडे प्रत्यक्ष</b>	१७३	٩.00	५०७०६	२००००३२०६३४८	११.०९.२०२३ / स. १०:०० ते दु. १२:००	७७३७४००५११ / (०२२) २६२१०४०६/०७		भविन नलीनकांत शाह निशांत भविन शाह नलीनकांत केशवलाल शाह	ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ९ सानंद जि.,अहमदाबाद, श्री. भ क्षेत्र: ४८२४ चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष	, सेक्टर ३, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालूका <b>विन नलीनकांत शाह</b> यांच्या नावे.	६४.०० / ६.४० १४.०० /	१.०० १.००	१९६३.०० १९६३.००	२००००७२४६०६१ २००००७२४६२७१	१८.०९.२०२३ / दु. ०२:०० ते दु. ०३:०० १८.०९.२०२३ /	७७३७४००५११ (०२२) २६२१०४०६/०७ ७७३७४००५११
	(יויוועול)	युनिट क्र. २०३, २ रा म हिस्सा क्र. ३, सिटी सब	मजला, स्टेटस हाऊस प्लॉट क्र. ४, सर्व्हे क्र. ९१, हे क्र. १६६६, गाव मरोळ साकिनाका लाठिया रबर		٩.00	५०७०६	२००००३२०६८४१	११.०९.२०२३ / स. १०:०० ते	७७३७४००५११ / (०२२)			तालूका सानंद जि.,अहमदाबाद, क्षेत्र: १०१० चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष	श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. कब्जा)	8.80	2.00			दु. ०२:०० ते दु. ०३:००	(०२२) २६२१०४०६/०७
		अजय जैन यांच्या नावे बी	इस्टेट समोर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००७२ श्री. युए - ६१३.५५ चौ. फू. <b>(बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा)</b> गजला, स्टेटस हाऊस प्लॉट क्र. ४, सव्हें क्र. ९१,	१०२.००	٩.00	५०७०६	२००००३२०८०५४	दु. १२:०० ११.०९.२०२३ /	२६२१०४०६/०७			ओपन जमीन धारक प्लॉट क्र. तालूका सानंद जि.,अहमदाबाद, क्षेत्र: १०१० चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष	३०५, सेक्टर १, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. बिब्जा)	१४.०० / १.४०	٩.००	१९६३.००	२०००७७२४६३६८	१८.०९.२०२३ / दु. ०२:०० ते दु. ०३:००	७७३७४००५११ / (०२२) २६२१०४०६/०७
		हिस्सा क्र. ३, सिटी सब लेन, महावीर इंडस्ट्रीयल	हें क्र. १६६६, गाव मरोळ साकिनाका लाठिया खर इस्टेट समोर, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००७२ श्री. <b>गेक जैन यांच्या नावे बीयुए – ८४२ चौ. फू</b> .					स. १०:०० ते दु. १२:००	(०२२) २६२१०४०६/०७			तालूका सानंद जि.,अहमदाबाद, क्षेत्र: १०१० चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष	३०६, सेक्टर १, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. : कब्जा) २. सेक्टर ३. पष्पराज गाव, मौजे कंदाल, तालुका	१४.०० / १.४० ४५.०० /	१.०० १.००	१९६३.०० १९६३.००	२००००७२४६४८६ २००००७२४६४८६	१८.०९.२०२३ / दु. ०२:०० ते दु. ०३:०० १८.०९.२०२३ /	७७३७४००५११ (०२२) २६२१०४०६/०७ ७७३७४००५११
2	<b>मे. फ्रैंक हॉस्पिटल</b> डॉ. राशिद अख्तर अंसारी (प्रोप्रायटर)	घर क्र. ६०३, गाव कार्न हिस्सा क्र. ६, प्लॉट क्र अंसारी च्या नावे	7 रेरी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, सर्व्हे क्र. ३०, . ८ डॉ. राशिद ए अंसारी आणि सौ. फहमीदा एन		4.00	४८६.७२	२०००२४३५४१९०	१३.०९.२०२३ / दु. ०१:०० ते दु. २:००	९७६६१४६१०६ / (०२२) २६२१०४०६/०७			सानंद जि.,अहमदाबाद, श्री. नि क्षेत्र: २७५३ चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ३ सानंद जि.,अहमदाबाद, श्री. नि	क <b>ब्जा)</b> , सेक्टर ३, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालूका	8.40 83.00 / 8.30	٩.00	१९६३.००	२००००२५८०२००	दु. ०२:०० ते दु. ०३:०० १८.०९.२०२३ / द. ०२:०० ते	(०२२) २६२१०४०६/०५ ७७३७४००५११ (०२२)
'n	सौ. फहमीदा नुझहत राशिद अंसारी (हमीदार) मे. अनु डायग्नोस्टिक ॲण्ड	चटई क्षेत्र: ७५८५ चौ.फू. बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा फलॅट क. ३. लतकण मीं	ोएचएस, पाचरस्ता जंक्शन, मुलुंड पश्चिम, मुंबई -	१६३.००	8.00	<b>१०७०.००</b>	२०००३३२५०५२५	१४.०९.२०२३ /	८३४०४७४२९७ /	 ईf	 लिलावाच्या अटी आणि शर्ती ख	क्षेत्र: ३५९७ चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष		0.112				दु. ०३:००	२६२१०४०६/०।
*	न. अनु अपनास्टक अण्ड इमेजिंग सेंटर इमेजिंग सेंटर डॉ. नवीन के गुप्ता (प्रोप्रायटर) श्रीम. अर्चना नवीन गुप्ता (हमीदार)	पराट क्र. २, रापकुरा स ४०००८० चटई क्षेत्र – ७८९ चौ. फू (प्रत्यक्ष कब्जा)		/ १६.३०	3,00	1000.00		रु७,२,२७२२७ दु. ४:०० ते सायं. ५:००	(0??) ?६२१०४०६/०७	ई–ति लिल http लिल ई–ति	लेलाव <b>''जे आहे जेथे आहे तत्वा</b> गाव भारत सरकारचे मान्यता प्राप्त से ७s://www.bankofindia.co.in म <sup>ध</sup> गाव १० मिनि टांच्या अमर्याद विस्ता लेलाव/बोली ने करण्यात येईल.	ने'', ''जे आहे जसे आहे तत वा पुरवठादार e-B इंटिग्रेटेड पो ये उपलब्ध आहेत. रासह २५.०९.२०२३ रोजी स.	वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे र्टल (https://ibapi.in) मार्फत करण्यात येई ११.०० दु. ४.०० भाप्रवे दरम्यान वेबस साठी ''मार्गदर्शक तत्वे'' एज्युकेशनल व्हि	ल. ई-लिलाव ाईट <u>https://</u>	बोली प्रपत्र, www.mstc	घोषणा, ऑन् ecommerc	নলাईন লিলাৰ বিক্সীच् <u>-</u> e.com/ auctionhor	या सर्वसाधारण अटी <mark>me/ibapi/index.i</mark>	i <mark>sp.</mark> मार्फत ऑनलाः
8	रिलायन्स कन्स्ट्रक्शन सौ. कविता कदम (प्रोप्रायटर) श्री. आनंद कदम श्री. सुधिर मल्होत्रा	१२०, १२१,१२२,१२३ (२) आणि ३७/१.	, जि. रायगड येथे प्लॉट क्र. ११६, ११७, ११८, ,१२५,९२७ आणि १३० धारक सर्व्हे क्र. ३६/२ ए कू. (बँकेसह प्रत्यक्ष कब्जा)		٩.00	७२६.९९	२००००२२७१३९६	१४.०९.२०२३ / दु. १२.३० ते दु. ०१.३०	८८७९७२७४१५ / (०२२) २६२१०४०६/०७	टप्पा आहे टप्पा टप्पा	ा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी १. 1 २: केवायसी पडताळणी : बोलीदा	ः बोलीदारांनी त्यांचा मोबाईल रांनी आवश्यक केवायसी दस्तावे टमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई	नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ऑनलाई ज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्ता –लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चलान	न पोर्टल <u>https</u> वेजांची ई-लिख न वापरून एनई	:://www.ms लाव सेवा पुरव एफटी वापरुन	tcecommer वठादारांकडुन । फंडाचे ऑन	ce.com/auctionhom पडताळणी करण्यात येई लाईन/ऑफलाईन ट्रान्स	ne/ibapi/index.jsp ल (२ कामकाजाचे 1 रफर करणे.	<u>).</u> वर नोंदणी कराय
५	श्री. लीवेय लॉजिस्टिक्स							1					To avoid all olife. alcordin all all all a				www.ibapi.in	. ५७ राकतात.	
	लिमिटेड (कर्जदार) नगीतप	ब्रीझी हाईट्स्, कार्टर रोड	नावे निवासी फ्लॅट क्र. ७०२/७०३, ७ वा मजला, , रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅट येव : (फ्लॅट १००२) - १२६ चौ फ (जॅंकेकरे प्रवाध	/ ६३.३०	4.00	१७३१७७८	२०००७७१३०४०४	११.०९.२०२३ / दु. ३.०० ते	( ४७१४१७४ / ( २२२)		रसटीसीचा हेल्पलाईन तपशील/	'संपर्क व्यक्ती तपशील:	टोल फ्री क्र. : १८०			<u></u>			
	लिमिटेड (कर्जदार) हमीदार श्री. संजय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा	ब्रीझी हाईट्स्, कार्टर रोड		/ ६३.३०	4.00	<i><b>१७३</b>१७७८</i>	२०००७७१३०४०४			एमए श्री	नाव ो. अरघा सेनगुप्ता, सीएम	′संपर्क व्यक्ती तपशील:	टोल फ्री क्र. : १८० ई–मेल आयडी argha@mstcindia.co.in			লঁण্डা	लाईन क्र.	मोबाई ०९२३१६	98908
w	हमीदार श्री. संजय सिन्हा	ब्रीझी हाईट्स, कार्टर रोड ७०२)- ९०२ चौ.फू., बे <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि ३४ युनिट, गाव उचाट, मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण्	, रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (फ्लॅंट त्रेत्र : (फ्लॅंट ७०३) - ९३६ चौ.फू. <b>(वॅकेकडे प्रत्यक्ष</b> ए, (हल गाळा गट क्र. २७३ बी), तळ मजला, ई- , मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस मिवंडी वाडा का बाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ चौ.फू.,	/ ६३.३० ८४,०० / ८.४०	٩.00	<i>१७३१७७८</i> १९१.००	200004386088	दु. ३.०० ते	(०२२)	एमए श्री श्री श्री	नाव ो. अरघा सेनगुप्ता, सीएम ोम. सबनी बराई, मॅनेजर ो. राकेश रंजन, एएम ो. रितेश नाथ, डीएम ो. विश्युपदा बारिक, एसएम (एफ ॲंग	ग्ह ए)	टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in rranjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in					मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९९११७ ०९६६८५ ०९०८८०	६९०२४९ ७७७८८६ ७००२३३ ५५१३९५ ७१३८८९
r S	हमीदार श्री. संजय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर	ब्रीझी हाईट्स, कार्टर रोड ७०२)- ९०२ चौ.फू., बे <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि ३४ युनिट, गाव उचाट, मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण गाळा क्र. ३४ए, १७२८' गाळा क्र. २० आणि ३४ युनिट, गाव उचाट मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहा	, रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (प्लॅंट ग्नेत्र : (फ्लॅंट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ईं- मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ ची.फू., ची.फू. बॅंकेकडे प्रत्यक्ष कल्जा बी, (हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि ण. बिल्टअप क्षेत्र: गाळा क्र. २०, ३४५६ ची.फू.	/ ६३.३० ८४,०० / ८.४० ८४.०० / ८.४०				दु. ३.०० ते दु. ४.०० १४.०९.२०२३ / दु. १२:०० ते	(०२२) २६२१०४०६ ७७३७४००५११ / (०२२)	एमए श्री श्री श्री श्री श र. २.	नाव . अरघा सेनगुसा, सीएम म. बबनी बराई, मॅनेजर . राकेश रंजन, एएम . रितेश नाथ, डीएम . बिष्णुपदा बारिक, एसएम (एफ ऑ . सुरजित हॅब्राम डीएम (एफ ऑण्ड ए इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल फ ibabi@allahabadbank.in येथे ग्रीधकृत अधिकाऱ्यांचे बांगले ज्ञान मिळकत/तींचे हक्क, बोजा संदर्भा	ग्ड ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तपी संपर्क करावा. न आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी	टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in rranjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in शेल आणि चौकशी करिता कृपया आयब तींवर बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारां- . ई-लिलावाची जाहिरात ही काही बॉकेचे स	२०१०३५३४२ गिएपीआव हेर गी त्यांची बोली	। सादर करण्य वा वचन मानण	२२८९- . १८००१० ापूर्वी मिळकत ग्यात येऊ नये	वाईन क्र. ५०६४ (डी) १५०२६ किंवा ०११४ गेला बाधक दावे / हक्क. . मिळकत बॅंकेला ज्ञात	मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९९११७ ०९६६८५ ०९८८६८ <b>११०६१३१</b> , हेल्पल /थकबाकी आणि लिंकिवा अज्ञात विद्यमा	१९०२४९ ७७७८८६ ७००२३३ १९३२८९ १९३८८९ ताईन ईमेल आयडी तत्ताबासाठी ठेवलेल ान आणि भविष्याती
ى دو س	हमीदार श्री. संजय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज श्री. किशोर जी. गांधे मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव जी. गांधे मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार	ब्रीझी हाईट्स, कार्टर रोड ७०२)- ९०२ चौ.फू., बे <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि ३४ युनिट, गाव उचाट, मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुत्य गहाण गाळा क्र. ३४ए, १७२८ गाळा क्र. ३४ए, १७२८ याळा क्र. ३४ए, १७२८ गाळा क्र. ३४ए, १७२८ पाळा क्र. ३४द समतुत्य गहा गाळा क्र. ३४बी, १७२८ फॅक्टरी गाळा येथे बी-१ इस्टेट, दादोजी कॉडदेव इ	, रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (प्लॅंट ग्नेत्र : (फ्लॅंट ७०३) - ९३६ चौ.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- , मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का बाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ चौ.फू., चौ.फू. बॅंकेकडे प्रत्यक्ष कब्जा बी, (हल गाळा गट क्र. २७३बी), तळ मजला, ई- मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि ण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४७६ चौ.फू. चौ.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष कब्जा) (०९, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल कॉस मार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई ४०० ०२७. बिल्ट	/ ६३.३० ८४,०० / ८.४० ११५.००	٩.00	१९१.००	२००००५३९६०८४	दु, ३.०० ते दु, ४.०० १४.०९.२०२३ / दु, १२:०० ते दु, १:०० ते दु, १:०० ते दु, १:०० ते दु, १:०० ते दु, १२:०० ते	(550) (5	<b>एमए</b> श्री श्री श्री श्री २. २.	नाव ो. अरघा सेनगुसा, सीएम ोम. सबनी बराई, मॅनेजर ो. राकेश रंजन, एएम ो. रितेश नाथ, डीएम ट. सिरोश नाथ, डीएम ट. सिर्व्यानंतर हेंब्राम डीएम (एफ ॲण्ड ए इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल पा ibapi@allahabadbank.in येथे प्राधिकृत अधिकाऱ्यांचे बांगले झा- मिळकत/तींचे हर्वक, बोजा संदर्म केल्यानंतर कोणतेही दावे विचारात इसारा अनामत रक्कम (इअर.) ऑ	ग्ड ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तपा संपर्क करावा. न आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त अधिकारी/तारण धनको कोण धेतले जाणार नाहीत. नलाईन बोली सादर करण्यापूर्वी	टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in rranjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in शेल आणि चौकशी करिता कृपया आयब तींवर बोजा नाही. तथापि इच्ळुक बोलीदारां- . ई-लिलावाची जाहिरात ही काही बँकेचे स त्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकब आयबीएपीआय पोर्टल मध्ये नमूद आणि म	००१०३५३४२ गिएपीआय हेत गीत्यांची बोली गादरीकरण किंक गर्वत्रकीकरिता जब	। सादर करण्य वा वचन मानण् वाबदार राहणा बँक खात्याम	२२८९- . <b>१८००१०</b> ।पूर्वी मिळकत ायात येऊ नये ार नाही. विक्री ध्ये आरटीजी	लाईन क्र. ५०६४ (डी) १५०२६ किंवा ०११४ गेला बाधक दावे / हक्क. . मिळकत बॅंकेला ज्ञात साठी ठेवलेल्या मिळक एस/ एनईएफटी/फंड ट्र	मोबाई	६९०२४९ ७७७८८६ ७००२३३ ५५९३९५ १५५५६० ताईन ईमेल आयडी तलावासाठी ठेवलेल नलावासाठी ठेवलेल नलावासाठी ठेवलेल नलावासाठी ठेवलेल नलावासाठी ठेवलेल नलावासाठी ठेवलेल नलावासाठी ठेवलेल
ى د	हमीदार श्री. संजय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. किशोर जी. गांधे मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव जी. गांधे मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार भुरीबाई भवरलाल जैन भवरलाल टी जैन सनराईज गोल्ड अलॉयज प्रा. लि.	ब्रीझी हाईट्स, कार्टर रोड ७०२) – ९०२ चौ.फू., बे <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि ३४ युनिट, गाव उचाट, मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण गाळा क्र. ३४ए, १७२८ गाळा क्र. २४ जी. १७२८ गाळा क्र. २२ आणि ३४ युनिट, गाव उचाट मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण गाळा क्र. ३४बी, १७२८ फॅक्टरी गाळा येथे बी-२ इस्टेट, दादोजी कॉडदेव इ अप क्षेत्र: ८१० चौ.फू. ( ६ व ७ येथील गोडाऊ कंपाऊंड, इमारत क्र३ बिल्ट अप क्षेत्र: गोडाऊ	, रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (प्लॅंट ग्नेत्र : (फ्लॅंट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का बाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ चौ.फू., चौ.फू. बॅंकेकडे प्रत्यक्ष कच्जा बी, (हल गाळा गट क्र. २७३बी), तळ मजला, ई- मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का बाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि ण. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ चौ.फू. चौ.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष कच्जा) ४०१, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल कॉस मार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई ४०० ०२७. बिल्ट प्रत्यक्ष कच्जा) न, तळमजला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, आर्य , अंजूएफाटा जवळ, भिवंडी , ब्र-७०० चौ.फू. गोडाऊन ७-६५० चौ.फू. +	/ ६३.३० ८४,०० / ८.४० ११५.०० / ११.५	१,00 १,00	१९१.०० १६२.००	२००००५३९६०८४ २००००५४४४०७७	दु, ३.०० ते दु, ४.०० १४०९.२०२३ / दु. १२:०० ते दु. १:०० दु. १:०० दु. २:०० १५०९.२०२३ / १५०९.२०२३ /	(550) 2659) 2000 200	- एमए श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री	नाव . अरघा सेनगुमा, सीएम मे. सबनी बराई, मॅनेजर ो. राकेश रंजन, एएम ो. रिवेश नाथ, डीएम ते. सिश नाथ, डीएम ते. सिश नाथ, डीएम ते. सिश नाथ, डीएम ते. सुरजित हॅब्राम डीएम (एफ ॲण्ड ए इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल प bab@@allahabadbank.in वेध प्राधिकृत अधिकाऱ्यांने चांगले ज्ञा सिठकत/ तींचे हकर, बोजा संदर्भ बोजासह बिकण्यात येईल. प्राधिकृ केल्यानंतर कोणतेही दावे विचारात इसारा अनामत रक्कम (इअर) ऑ केवायसी दस्तावेज म्हणजे 9. ओठ वैध ई-मेल आयडी/संपर्क क्रमांक तीरीक्षणाची तारीख वरील नमुद सं संभाव्य बोलीदार आयबीएपीआय	ग्ड ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तपी संपर्क करावा. न आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त अधिकारी/तारण धनको कोण धेतले जाणार नाहीत. नलाईन बोली सादर करण्यापूर्वी ठखीचा पुरावा (केवायसी) म्हण ; इ. पंके क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून ई-लिलावावः	टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in math@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in शेल आणि चौकशी करिता कृपया आयड र्तीवर बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारां- . ई-लिलावाची जाहिरात ही काही बॅकेचे स ात्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हवक/थकब आयबीएपीआय पोर्टल मध्ये नमूद आणि म जेच व्होटर आयडी कार्ड/ड्रायव्हिंग लायस ममुद केलेल्या बेळी वरील कोष्ठकात नमुद नु रील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात.		। सादर करण्य वा वचन मानप वाबदार राहणा बँक खात्याम . २. पत्रव्यव	२२८९- . <b>१८००१०</b> ।पूर्वी मिळकत ायात येऊ नये ार नाही. विक्री ध्ये आरटीजी	लाईन क्र. ५०६४ (डी) १५०२६ किंवा ०११४ गेला बाधक दावे/हक्क. मिळकत बॅंकेला ज्ञात साठी ठेवलेल्या मिळक एस/ एनईएफटी/फंड ट्र	मोबाई	.९०२४९ ७७७८८६ ७००२३३ १.५९३९५ १.५५६० ताईन ईमेल आयडी ततावासाठी ठेवलेल ता आणि भविष्याती ऑनलाईन बोली सा करणे आवश्यक आ
ى و	हमीदार श्री. संजय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा मे. किशोर रिपेर्निंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. किशोर जी. गांधे मे. सैमय रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव रपी नमिंग ऑण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव जी. गांधे मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार भुरीवाई भवरलाल जैन भवरलाल टी जैन सनराईज गोल्ड अलॉयज प्रा. लि. अनिल बी जैन केतन बी जैन	ब्रीझी हाईट्स, कार्टर रोड ७०२) – ९०२ चौ.फू., बे <b>कड्या)</b> गाळा क्र. २१ आणि ३४ युनिट, गाव उचाट, मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण गाळा क्र. ३४ए, १७२८ गाळा क्र. ३४७, १७२८ गाळा क्र. २० आणि ३४ युनिट, गाव उचाट मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण गाळा क्र. ३४बी, १७२८ फॅक्टरी गाळा येथे बी-२ इस्टेट, दादोजी कॉडदेव इ अप क्षेत्र: ८१० चौ.फू. ( ६ व ७ येथील गोडाऊ मंग्रेजंड, इमारत क्र३ बिल्ट अप क्षेत्र: गोडाऊ मंग्रेनाईन मजला, क्षेत्र ४८ १८ येथील गोडाऊन, त	, रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (पलॅंट ग्नेत्र : (फ्लॅंट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ ची.फू., ची.फू. बॅंकेकडे प्रत्यक्ष कच्जा बी, (हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि पा. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ ची.फू. ची.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष कच्जा) ४०१, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल कॉस मार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई ४०० ०२७. बिल्ट प्रत्यक्ष कच्जा) न, तळ्मजला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, आर्य , अंजूएमटा जवळ, भिवंडी ज ६-७०० ची.फू. गोडाऊन ७-६५० ची.फू. + ८२ ची.फू. (प्रत्यक्ष कच्जा) ळमजला, खंडेराव कंपाऊंड, सल्हें क्र. हिस्सा क्र. । गाव भिवंडी, जि. ठाणे बिल्ट अप क्षेत्र: २८२०	/ ६३.३०	१.०० १.०० १.००	१९१.०० १६२.०० १६६७.३२	20000436E078 50000436E078	g, 8,00 d         g, 9,00 d         g, 9,00 d         g, 0,00 d	<ul> <li>(550)</li> </ul>	<ul> <li>एमए</li> <li>श्री</li> <li< td=""><td>नाव नाव ते. अरघा सेनगुमा, सीएम ते. सबनी बराई, मॅनेजर ते. राकेश रंजन, एएम ते. राकेश रंजन, एएम ते. रिशे नाथ, डीएम ते. सुरजित हॅबाम डीएम (एफ ऑफ ते. सुरजित हॅबाम डीएम ते. सुरजित हॅबाम डीएम एफ ऑफ ते. सुरजित हॅबाम डीएम ते. सुरजित हें सुरक्त केल्यानंतर कोणतेही दावे विचारात इसारा अनामत रक्कम (इअर) औं केवायसी दस्तावेज म्हणजे १. ओठ केवायसी दस्तावेज म्हणजे १. आठ केवायसी दस्तावेज म्हणजे १. आठ केवायसी दस्तावेज म्हणजे १. आठ केवायसी त्रस्ताव्य वारी स्वार्ध्व के स्वार्ध्व म्यान्य क्रांस्त मुल्यासेल मूल्यायेक्षा ज किमतीकरीता इ. ५. ००० लाख (</td><td>ग्ड ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तपी संपर्क करावा. त आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त अधिकारी/तारण धनको कोण धेतले जाणार नाहीत. त अधिकारी/तारण धनको कोण धेतले जाणार नाहीत. त अधिकारी/तारण धनका राही वाचल्याचे काणि समजून शर्ती वाचल्याचे आणि समजून शर्ती वाचल्याचे आणि समजून (ह. पाच लाख)/ आणि १०</td><td>टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in manjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in ahembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in ahembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in ahembram@mstcindia.co.in ahembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in ahembram@mstcindia.co.in</td><td>00१०३५३४२ गिएपीआव हेत गिरपांची बोली गदर्शनानुसार न्स/पासपोर्ट इ सार राहील. आवश्यक आहे र बंधनकारक र खीव किमती ह. दहा लाख</td><td>ो सादर करण्य मा वचन मानप साबदार राहणा बँक खात्याम . २. पत्रव्यव</td><td>२२८९– . १८००१० प्यति मेळकते प्यात येऊ नये पर नाही. विक्र ध्ये आरटीजी हाराकरिता दि १.०० लाख</td><td>लाईन क्र. ५०६४ (डी) १५०२६ किंवा ०११४ तेला बाधक दावे / हक्क. . मिळकत बॅंकेला ज्ञात साठी ठेवलेल्या मिळक एस/ एनईएफटी /फंड ट्र द्यमान पत्त्याचा पुरावा, (रु. एक लाख) /रु.</td><td>मोबाई</td><td>३९०२४९ ७७७८८६ ७००२३३ ५५९३९५ २१३८८९ रार्५न ईमेल आयर्ड रार्५५६० ताईन ईमेल आयर्ड तार्व्ज ईमेल आयर्ड तार्व्ज मेलि आवश्यक आ कार्ड ४. बोलीदारां</td></li<></ul>	नाव नाव ते. अरघा सेनगुमा, सीएम ते. सबनी बराई, मॅनेजर ते. राकेश रंजन, एएम ते. राकेश रंजन, एएम ते. रिशे नाथ, डीएम ते. सुरजित हॅबाम डीएम (एफ ऑफ ते. सुरजित हॅबाम डीएम ते. सुरजित हॅबाम डीएम एफ ऑफ ते. सुरजित हॅबाम डीएम ते. सुरजित हें सुरक्त केल्यानंतर कोणतेही दावे विचारात इसारा अनामत रक्कम (इअर) औं केवायसी दस्तावेज म्हणजे १. ओठ केवायसी दस्तावेज म्हणजे १. आठ केवायसी दस्तावेज म्हणजे १. आठ केवायसी दस्तावेज म्हणजे १. आठ केवायसी त्रस्ताव्य वारी स्वार्ध्व के स्वार्ध्व म्यान्य क्रांस्त मुल्यासेल मूल्यायेक्षा ज किमतीकरीता इ. ५. ००० लाख (	ग्ड ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तपी संपर्क करावा. त आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त अधिकारी/तारण धनको कोण धेतले जाणार नाहीत. त अधिकारी/तारण धनको कोण धेतले जाणार नाहीत. त अधिकारी/तारण धनका राही वाचल्याचे काणि समजून शर्ती वाचल्याचे आणि समजून शर्ती वाचल्याचे आणि समजून (ह. पाच लाख)/ आणि १०	टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in manjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in ahembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in ahembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in ahembram@mstcindia.co.in ahembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in ahembram@mstcindia.co.in	00१०३५३४२ गिएपीआव हेत गिरपांची बोली गदर्शनानुसार न्स/पासपोर्ट इ सार राहील. आवश्यक आहे र बंधनकारक र खीव किमती ह. दहा लाख	ो सादर करण्य मा वचन मानप साबदार राहणा बँक खात्याम . २. पत्रव्यव	२२८९– . १८००१० प्यति मेळकते प्यात येऊ नये पर नाही. विक्र ध्ये आरटीजी हाराकरिता दि १.०० लाख	लाईन क्र. ५०६४ (डी) १५०२६ किंवा ०११४ तेला बाधक दावे / हक्क. . मिळकत बॅंकेला ज्ञात साठी ठेवलेल्या मिळक एस/ एनईएफटी /फंड ट्र द्यमान पत्त्याचा पुरावा, (रु. एक लाख) /रु.	मोबाई	३९०२४९ ७७७८८६ ७००२३३ ५५९३९५ २१३८८९ रार्५न ईमेल आयर्ड रार्५५६० ताईन ईमेल आयर्ड तार्व्ज ईमेल आयर्ड तार्व्ज मेलि आवश्यक आ कार्ड ४. बोलीदारां
۶ ک وا ۲	हमीदार श्री. संजय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा मे. किशोर रिपेर्निंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. किशोर जी. गांधे मे. वैभव रिपेर्निंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव जी. गांधे मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार भुरीवाई भयल्ताल जैन भवरत्ताल टी जैन सनराईज गोल्ड अलॉयज प्रा. लि. सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा.	बीझी हाईट्स, कार्टर रोड ७०२) – ९०२ चौ.फू., थे कब्जा) गाळा क्र. २१ आणि ३४ युनिट, गाव उचाट, मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण गाळा क्र. ३४ए, १७२८ गाळा क्र. ३४ए, १७२८ गाळा क्र. ३४ए, १७२८ गाळा क्र. ३४ए, १७२८ गाळा क्र. ३४७, १७२८ गाळा क्र. ३४७, १७२८ गाळा क्र. ३४७, १७२८ गाळा क्र. ३४७, १७२८ प्रें जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहा गाळा क्र. ३४वी, १७२८ फॅक्टरी गाळा येथे बी-१ इस्ट, दादोजी कॉडदेव इ अप क्षेत्र: ८१० चौ.फू. ६ व ७ येथील गोडाऊन, त १६ ११ (पैकी) रेहनाल चौ.फू. (प्रत्यक्ष कच्जा) दुकान क्र. १ (क्षेत्र १८४ क्र. ३ (क्षेत्र २४१ चौ.फू.	, रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (पलॅंट ग्नेत्र : (फ्लॅंट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ ची.फू., ची.फू. बॅंकेकडे प्रत्यक्ष कच्जा बी, (हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि पा. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ ची.फू. ची.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष कच्जा) ४०१, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल कॉस मार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई ४०० ०२७. बिल्ट प्रत्यक्ष कच्जा) न, तळ्मजला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, आर्य , अंजूएमटा जवळ, भिवंडी ज ६-७०० ची.फू. गोडाऊन ७-६५० ची.फू. + ८२ ची.फू. (प्रत्यक्ष कच्जा) ळमजला, खंडेराव कंपाऊंड, सल्हें क्र. हिस्सा क्र. । गाव भिवंडी, जि. ठाणे बिल्ट अप क्षेत्र: २८२०	/ ६३.३०	१.०० १.०० १.००	१९१.०० १६२.०० १६६७.३२ १६६७३२	2000043680836 500004368088 500004888088 500003586588 500003585	दु, ३.०० ते दु, ४.०० ९४०९.२०२३ / दु. १२:०० ते दु. १२:०० ते	<ul> <li>(550)</li> <li>(550)</li> <li>\$250058535</li> <li>(550)</li> </ul>	र एमए श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री	नाव ते. अरया सेनगुमा, सीएम मे. सबनी बराई, मॅनेजर ते. राकेश रंजन, एएम ते. राकेश रंजन, एएम ते. रिवेश नाथ, डीएम ते. सिरेश नाथ, डीएम ते. सिरेश नाथ, डीएम हच्छुक बोलीदारांनी वैध इमेल पर हच्छुक बोलीदारांनी वैध इमेल पर ह्याधकृत अधिकाऱ्यांव चाल झाम मिळकत/तींचे हक्क, बोजा संदमी मिळकत/तींचे हक्क, बोजा संदमी केलयानंतर कोणतेही दावे विचारात इसारा अनामत रक्कम (इअर) ऑ केलयावी दरसावेज म्हणजे 9. ओठ वैध ई-मेल आयडी/संपर्क क्रमांक नेरीक्षणाची तारीख वरील नमुद सं संभाव्य बोलीदार आयबीएपीआय बोलीदारांनी वक्रीच्या अटी आणि बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीत वास्त्त विक्रमित्त र. ५.०० लाख प् खरेदी रकमेच्या २५% आणि विः करण्यात कस्र्र केल्यास अगोदर ज संभाव्य पात्र बोलीदार ई – लिलावा खरेदी राकमेच्या २५% आणि विः करण्यात कस्र्र केल्यास अगोदर ज संभाव्य पात्र बोलीदार ई – लिलावा	ग्ड ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तपा संपर्क करावा. न आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त ज्यांकारी/तारण धनको कोण धेतले जाणार नाहीत. नलाईन बोली सादर करण्यापूर्वी ठखीचा पुरावा (केवायसी) म्हण : इ. मंके क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून : पंरेल यांकेब्रून ई-लिलावाव रिंत प्रपन्नात फक्त ऑनलाईन प्रति शतीं वाचल्याचे आणि सेमजून रास्त असावे आणि बोलीदा र त्र रक्कम (इअर) विक्री मोबद्द ग्याज देय नाही. यशस्वी बोलीदा क्री किंमतीची उर्वरित विक्रीपास् मा केलेले सर्व पैसे जप्त करण्या त्योज जाणे किंवा कोणल्याही त करणे, पॉवर बॅकअपची खात्री व करणे, पॉवर बॅकअपची खात्री	टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in Iranjan@mstcindia.co.in Imath@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in astartion and the strain apvara fifat ain rift. aulfQ seaga aicflartif. steration and antifer apvara and a strain fifat ain rift. aulfQ seaga aicflartif. steration antifer antifer apvara fifat ain rift. aulfQ seaga aicflartif. steratif avateu vacanture aicflartif. steratif avateu vacanture aicflartif. steratif avateu vacanture aicflartif. steratif avateu vacanture avateu antifer at a steration antifer at aicflartif apvara at steration antifer at aicflartif an antifer antifer at at at antifer at aicflartif an antifer antifer at		सादर करण्य ग्रा वचन मानः ग्रावदार राहणा जैंक खात्याम . २. पत्रव्यव	२२८९- . १८००१० <sup>5</sup> ापूर्वी मिळकते यात येऊ नये र. नाही. बिक्र ष्ये आरटीजी हाराकरिता वि श्.०० <b>लाख</b> वाढवू शकता इअर ई-लिल जन्यांनी बोली निश्चितीअर्ध यार बोलीदारा गिथ्चितीअर्ध यार बोलीदारा गिथ्चित्रीअर्ध क घटना टाळण	नाईन क्र. (५०६४ (डी) २५०२६ किंवा ०११४ तिला बाधक दावे/हक्क, .मिळकत बॅंकेला जात (साठी ठेवलेल्या मिळक एस/ एनईएफटी/फंड ट्र ाद्यमान पत्त्याचा पुरावा, (रु. एक लाख) /रु. त. वा विक्री प्रक्रिया संपल्य किंमत स्वीकारल्यानंत ने राहील. कुठल्याही व वा मिळकत/रकमेच्या कारी/ बॅंक किंवा मे. ई य्यासाठी बोलीदारांना ई	मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९०५१० ०९२६६८८ ०९०८६८ ९१०६९३१, हेल्पल /थकबाकी आणि लि किंवा अज्ञात विद्यमा त/तींच्या संदर्भात उ दान्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन २. ५ करोड– रु. ९ यावर परत करण्यात ज संदर्भात दावा/हक्क - प्रोक्युअरमेंट टेक्नॉ	२०२४९ ७७७८८६ ७००२३३ २१३८८९ ८५५५६० ताईन ईमेल आयर्ड तत्तावासाठी ठेवलेत न आणि भविष्यार्त ऑनलाईन बोली सा करणे आवश्यक आ कार्ड ४. बोलीदारां वेईल. वोईल. वोईल. वोईल. वा केलेल्या (इअरस राहणार नाही. र्लिजिस लि. ऑक
رو ور ۱۳	हमीदार श्री. संजय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. किशोर जी. गांधे मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव जी. गांधे मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार मुरीवाई भवरलाल जैन मे. सनराईज गोल्ड अलॉयज प्रा. लि. सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि. जनिल बी जैन सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि. जनिल बी जैन सारस भवरलाल जैन मे. लिओफोच्युंन इन्फ्राबिल्डकॉन प्रा. लि. फॉर्च्युन सिफनी कर्जवार/ हमीदार प्रदीप के. स्वामी घिरेन सी. सावला	बीझी हाईट्स, कार्टर रोड ७०२) – ९०२ चौ.फू., थं कब्जा) गाळा क्र. २१ आणि ३४ युनिट, गाव उचाट, मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण गाळा क्र. ३४ए, १७२८: गाळा क्र. ३४ए, १७२८: गाळा क्र. ३४७, १७२८: गाळा क्र. ३४४, १७२८ फॅक्टरी गाळा येथे बी-२ इस्टेट, दादोजी कॉडदेव इ अप क्षेत्र: ८१० ची.फू. (६ व ७ येथील गोडाऊन, त १६६/१ (पैकी) रेहनाल चौ.फू. (प्रत्यक्ष कब्जा) टुकान क्र. १ (क्षेत्र १८४ क्र. ३ (क्षेत्र २३१ चौ.फू. कोप्रोली, तहसिल पनवेल	, रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (पल्टॅ ंत्र : (फ्लॅंट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष ए, (हल गाळा गट क्र. २७३ बी), तळ मजला, ई- मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस मिवंडी वाडा का वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ चौ.फू., चौ.फू. बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा बी. (हल गाळा गट क्र. २७३बी), तळ मजला, ई- मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस मिवंडी वाडा का वाडा, ठाणे - ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि ए. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ चौ.फू. चौ.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा) प. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ चौ.फू. चौ.फू. (बॉकेकडे प्रत्यक्ष कब्जा) तल्र ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल कॉस मार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई ४००० २७. बिल्ट प्रत्यक्ष कब्जा) त, तळमजला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, आर्य , अंजूएफाटा जवळ, भिवंडी न, तळमजला, खंडेराव कंपाऊंड, सर्ल्हे क्र. हिस्सा क्र. । गाव भिवंडी, जि. ठाणे बिल्ट अप क्षेत्र: २८२० ) चौ.फू.), दुकान क्र. २ (क्षेत्र २३१ चौ.फू.) तुकान ,), दुकान क्र. २ (क्षेत्र २३१ चौ.फू.) जुच्युन गार्डन , जिल्हा रायगड, (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा) सेंडेन्सी, कोप्रोली, तहसिल पनवेल, जिल्हा रायगड,	/ ६३.३०	१.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००	१९१.०० १६२.०० १६६७.३२ १६६७३२	२००००५३९६०८४ २००००५३९६०८४ २००००३२१८२६४ २००००३२६१२०६ ४००००३२६१२०६ दुकान क्र. १: २०००५५०१९७ दुकान क्र. २: २००००५६०२९३ दुकान क्र. ३: दुकान क्र. ३: दुकान क्र. ३:	दु. ३.०० ते         दु. ४.००         १४०९.२०२३ /         दु. १२०० ते         दु. ०३०००         १५०९.२०२३ /         दु. १२०० ते         दु. ०३०००         १५०९.२०२३ /         ४५.०९.२०२३ /         ४५.०९.२०२३ /         ४५.०९.२०२३ /         ४५.०९.२०२२३ /         ४५.०९.२०२२३ /         ४५.०९.२०२२३ /         ४५.०९.२०२२३ /         ४५.०९.२०२२३ /         ४५.०९.२०२३ /         ४५.०९.२०२२३ /         ४५.०९.२०२२३ /         ४५.०९.२०२२३ /         ४५.०९.२०२२३ /         ४५.०९.२०२२३ / </td <td><ul> <li>(550)</li> <li>\$950085355</li> <li>\$950085355</li> <li>\$950085355</li> <li>\$9500853555</li> <li>\$9500855355</li> <li>\$950855355</li> <li>\$950855355</li> <li>\$950855355</li> <li>\$9508552555</li> <li>\$950855555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$9508555555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$9508555555</li> <li>\$950855555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$9508555555</li> <li>\$95085555555</li> <li>\$95085555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$</li></ul></td> <td><ul> <li>एमए</li> <li>श्री भी</li> <li>श्री भी</li> <li>श्री</li> <li>श्रि</li> <li>श्री</li> <li>श्रि</li> <li>श्रि</li> <li>श्रि</li> <li>श्रि</li></ul></td> <td>नाव . अरघा सेनगुमा, सीएम मे. सबनी बराई, मॅनेजर . राकेश रंजन, एएम . राकेश रंजन, एएम . राकेश रंजन, एएम . रिरोश नाथ, डीएम . तिश नाथ, डीएम . तिश नाथ, डीएम . तिश नाथ, डीएम . तिश नाथ, डीएम . सुजित हॅबाम डीएम (एफ ऑफ . सुजित हॅबाम डीएम (एफ ऑफ सेक्स केल ती से हमक केलयानं तर कोणतेही दावे विचारात इसारा अनामत रकम्ब (इअर) ऑज केवायसी दस्तावेब म्हणजे ? ओठ केवायसी दस्तावेब म्हणजे ? आठ केवायसी त्रक्ताव प्राया त्रम्य बोलीदारांनी याय्य तपशिलासह वि बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीब यशस्वी बोलीदारा 5. ५.०० लाख ( बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीब यशस्वी बोलीदारा स्व काणतेही खरेदी रकमेच्या २५% आणि विद्य करण्यात कस्र्र केल्यास आगेदर ज संभाव्य पात्र बोलीदिार ई – लिलाव टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रॉव्लेम/ होण्यासाठी तात्निकट्रुट्या योग्व उप्प खरेदीदाराने प्रयोज्य मुद्राक शुल्क, उच्चतम प्रस्ताव स्वीकाएगे प्रायिवृ ढकलणे/रह करणे किंवा लिलाव प्र</td> <td>गड ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तपी संपर्क करावा. आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त अधिकारी/तारण धनको कोण् धेतले जाणार नाहीत. तत्वांची स्वतंत्र चौकशी करावी त अधिकारी/तारण धनको कोण् धेतले जाणार नाहीत. न्तराईन बोली साद् रहा प्रध्वात फि साद् हत प्रध्वात फर्क ऑनलाईन प्रद शर्ती वाचल्याचे आणि सम्पून शर्ती वाचल्याचे आणि सम्पून राती वाचल्याचे आणि सम्पून शती विंमतीची उर्वरित विक्री पा त रक्कम (इअर) विक्री मोबद् त्याज देय नाही. यशस्वी बोलीदा त रक्कम (इअर) विक्री मोबद् त्याज देय नाही. यशस्वी बोलीदा त त्वांचे समाधान आणि निर्र त रक्कम (इअर) विक्री माक्त त्याच त्याज देय नाही. यशस्वी बोलीदा म केलेले सर्व पैसे जप्त करण्या च्या तारखेपूर्वी आयबीएपीआ 'वीज जाणे किंवा कोणत्याही त करणे, पॉवर बॅकअपची खाती वॉर्वणी शुल्क/इतर प्रभार इ. अ त अधिकारी/बॉकेवर बंधनका ग्रिक्नेयून कोणतीही मिळकत विं</td> <td>टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in manjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in शेल आणि चौकशी करिता कृपया आयब तींवर बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारां- . ई-लिलावाची जाहिरात ही काही बॅकेचे स ात्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकब आयबीएपीआय पोर्टल मध्ये नमूद् आणि म जेच व्होटर आयडी कार्ड/ड्रायव्हिंग लायस मुद केलेल्या वेळी वरील कोष्टकात नमुद नु तिल ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात. क्रेयेद्वारे मिळकतीकरिता बोली सादर करणे ऽ घेतत्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्याक् यांचा पुढील प्रस्ताव रु. ५ करोड पर्यंत रा. .०० लाख (रु. ९ करोड किंमतीकरीता म क्षेण करणे ही इच्छुक बोलीदाराची जबाबद याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आ राने त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त पुढ् न् १५ दिवसात वा पूर्वी जिमा करणे आवश्र त येतील आणि मिळकत पुन्हा बिक्रीसाठी त्य या पोर्टल कडून ई-लिलावावारील ऑनलाई ांत्रिक अडडणणी इ. करिता जबाबदार राहण</td> <td></td> <td>। सादर करण्य ग्रा वचन मानग ग्रावदार राहणा जैंक खात्याम . २. पत्रव्यव . हतील. करीता रु. १ ) च्या पटीत बोलेदारांची खेकृत अधिव लाव बॅकेच्या आणि कसूरद फ्राकतात. प्र गा आकस्मिव ा प्रभार इ. के ारणे किंवा न रा निर्णय राहत</td> <td>२२८९- . १८००१०<sup>5</sup> गपूर्वी मिळकते ग्यात येऊ नये रा नाही. विक्र थ्ये आरटीजी हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि ताहिच्ततीअर्ध वार बोलीदारा गाधिकृत अधि क घटना टाळ्ण गाचीही देणी काराणे किंवा</td> <td>नाईन क्र. (५०६४ (डी) २५०२६ किंवा ०११४ तिला बाधक दावे/हक्क, .मिळकत बॅंकेला जात (साठी ठेवलेल्या मिळक एस/ एनईएफटी/फंड ट्र द्यमान पत्त्याचा पुरावा, (रु. एक लाख) /रु. त. वा विक्री प्रक्रिया संपल्य किंमत स्वीकारल्यानंत ने राहील. कुठल्याही व वा मिळकत/रकमेच्या कारी/ बॅंक किंवा मे. ई य्यासाठी बोलीदारांना ई भरायची आहेत.</td> <td>मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९२९१७ ०९२८६८ ०९२८६८ ९१०६९३१, हेल्पल किंवा अज्ञात विद्यमा किंवा अज्ञात विद्यमा त्र/तींच्या संदर्भात उ ग्रन्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन २. कररोड – रु. ९ यावर परत करण्यात व र त्वरित अगोदर जम टप्प्यावर यशस्वी बो संदर्भात दावा/हक्क – प्रोक्युअरमेंट टेक्नॉ – लिलाब प्रक्रियेत र</td> <td>२०२४२ ७७७८८६ ७००२३३ २१३८८९ ८५५५६० ताईन ईमेल आयडी अलावासाठी ठेवलेल्त मा आणि भविष्याती ऑनलाईन बोली सा कार्ड ४. बोलीदारांन कार्ड ४. बोलीदारांन बेहेल. II केलेल्या (इअरसस लीदाराने रक्कम ज राहणार नाही. लिंजिस लि. ऑक्श् यशस्वीरित्या सहभा</td>	<ul> <li>(550)</li> <li>\$950085355</li> <li>\$950085355</li> <li>\$950085355</li> <li>\$9500853555</li> <li>\$9500855355</li> <li>\$950855355</li> <li>\$950855355</li> <li>\$950855355</li> <li>\$9508552555</li> <li>\$950855555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$9508555555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$9508555555</li> <li>\$950855555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$95085555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$950855555</li> <li>\$9508555555</li> <li>\$95085555555</li> <li>\$95085555555</li> <li>\$9508555555</li> <li>\$</li></ul>	<ul> <li>एमए</li> <li>श्री भी</li> <li>श्री भी</li> <li>श्री</li> <li>श्रि</li> <li>श्री</li> <li>श्रि</li> <li>श्रि</li> <li>श्रि</li> <li>श्रि</li></ul>	नाव . अरघा सेनगुमा, सीएम मे. सबनी बराई, मॅनेजर . राकेश रंजन, एएम . राकेश रंजन, एएम . राकेश रंजन, एएम . रिरोश नाथ, डीएम . तिश नाथ, डीएम . तिश नाथ, डीएम . तिश नाथ, डीएम . तिश नाथ, डीएम . सुजित हॅबाम डीएम (एफ ऑफ . सुजित हॅबाम डीएम (एफ ऑफ सेक्स केल ती से हमक केलयानं तर कोणतेही दावे विचारात इसारा अनामत रकम्ब (इअर) ऑज केवायसी दस्तावेब म्हणजे ? ओठ केवायसी दस्तावेब म्हणजे ? आठ केवायसी त्रक्ताव प्राया त्रम्य बोलीदारांनी याय्य तपशिलासह वि बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीब यशस्वी बोलीदारा 5. ५.०० लाख ( बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीब यशस्वी बोलीदारा स्व काणतेही खरेदी रकमेच्या २५% आणि विद्य करण्यात कस्र्र केल्यास आगेदर ज संभाव्य पात्र बोलीदिार ई – लिलाव टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रॉव्लेम/ होण्यासाठी तात्निकट्रुट्या योग्व उप्प खरेदीदाराने प्रयोज्य मुद्राक शुल्क, उच्चतम प्रस्ताव स्वीकाएगे प्रायिवृ ढकलणे/रह करणे किंवा लिलाव प्र	गड ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तपी संपर्क करावा. आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त अधिकारी/तारण धनको कोण् धेतले जाणार नाहीत. तत्वांची स्वतंत्र चौकशी करावी त अधिकारी/तारण धनको कोण् धेतले जाणार नाहीत. न्तराईन बोली साद् रहा प्रध्वात फि साद् हत प्रध्वात फर्क ऑनलाईन प्रद शर्ती वाचल्याचे आणि सम्पून शर्ती वाचल्याचे आणि सम्पून राती वाचल्याचे आणि सम्पून शती विंमतीची उर्वरित विक्री पा त रक्कम (इअर) विक्री मोबद् त्याज देय नाही. यशस्वी बोलीदा त रक्कम (इअर) विक्री मोबद् त्याज देय नाही. यशस्वी बोलीदा त त्वांचे समाधान आणि निर्र त रक्कम (इअर) विक्री माक्त त्याच त्याज देय नाही. यशस्वी बोलीदा म केलेले सर्व पैसे जप्त करण्या च्या तारखेपूर्वी आयबीएपीआ 'वीज जाणे किंवा कोणत्याही त करणे, पॉवर बॅकअपची खाती वॉर्वणी शुल्क/इतर प्रभार इ. अ त अधिकारी/बॉकेवर बंधनका ग्रिक्नेयून कोणतीही मिळकत विं	टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in manjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in शेल आणि चौकशी करिता कृपया आयब तींवर बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारां- . ई-लिलावाची जाहिरात ही काही बॅकेचे स ात्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकब आयबीएपीआय पोर्टल मध्ये नमूद् आणि म जेच व्होटर आयडी कार्ड/ड्रायव्हिंग लायस मुद केलेल्या वेळी वरील कोष्टकात नमुद नु तिल ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात. क्रेयेद्वारे मिळकतीकरिता बोली सादर करणे ऽ घेतत्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्याक् यांचा पुढील प्रस्ताव रु. ५ करोड पर्यंत रा. .०० लाख (रु. ९ करोड किंमतीकरीता म क्षेण करणे ही इच्छुक बोलीदाराची जबाबद याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आ राने त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त पुढ् न् १५ दिवसात वा पूर्वी जिमा करणे आवश्र त येतील आणि मिळकत पुन्हा बिक्रीसाठी त्य या पोर्टल कडून ई-लिलावावारील ऑनलाई ांत्रिक अडडणणी इ. करिता जबाबदार राहण		। सादर करण्य ग्रा वचन मानग ग्रावदार राहणा जैंक खात्याम . २. पत्रव्यव . हतील. करीता रु. १ ) च्या पटीत बोलेदारांची खेकृत अधिव लाव बॅकेच्या आणि कसूरद फ्राकतात. प्र गा आकस्मिव ा प्रभार इ. के ारणे किंवा न रा निर्णय राहत	२२८९- . १८००१० <sup>5</sup> गपूर्वी मिळकते ग्यात येऊ नये रा नाही. विक्र थ्ये आरटीजी हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि हाराकरिता वि ताहिच्ततीअर्ध वार बोलीदारा गाधिकृत अधि क घटना टाळ्ण गाचीही देणी काराणे किंवा	नाईन क्र. (५०६४ (डी) २५०२६ किंवा ०११४ तिला बाधक दावे/हक्क, .मिळकत बॅंकेला जात (साठी ठेवलेल्या मिळक एस/ एनईएफटी/फंड ट्र द्यमान पत्त्याचा पुरावा, (रु. एक लाख) /रु. त. वा विक्री प्रक्रिया संपल्य किंमत स्वीकारल्यानंत ने राहील. कुठल्याही व वा मिळकत/रकमेच्या कारी/ बॅंक किंवा मे. ई य्यासाठी बोलीदारांना ई भरायची आहेत.	मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९२९१७ ०९२८६८ ०९२८६८ ९१०६९३१, हेल्पल किंवा अज्ञात विद्यमा किंवा अज्ञात विद्यमा त्र/तींच्या संदर्भात उ ग्रन्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन २. कररोड – रु. ९ यावर परत करण्यात व र त्वरित अगोदर जम टप्प्यावर यशस्वी बो संदर्भात दावा/हक्क – प्रोक्युअरमेंट टेक्नॉ – लिलाब प्रक्रियेत र	२०२४२ ७७७८८६ ७००२३३ २१३८८९ ८५५५६० ताईन ईमेल आयडी अलावासाठी ठेवलेल्त मा आणि भविष्याती ऑनलाईन बोली सा कार्ड ४. बोलीदारांन कार्ड ४. बोलीदारांन बेहेल. II केलेल्या (इअरसस लीदाराने रक्कम ज राहणार नाही. लिंजिस लि. ऑक्श् यशस्वीरित्या सहभा
۵۵ مرکز او است. ۵۷	हमीदार श्री. संयय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा मे. किशोर सिर्मिता अॅण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. किशोर जी. गांधे मे. वैभव सिपेनिंग अॅण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव सी. गांधे मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार भुरीवाई भवल्ताल जैन मरास्हांज गोल्ड अलॉयज प्रा. लि. अनिल वी जैन मतराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि. अनिल वी जैन केतन वी जैन केतन वी जैन मे. लिओफोच्युंन इन्फ्राविल्ड्यॉन प्रा. लि. फार्च्युन सिंफनी कर्जदार/हमीदार प्रार के. स्वामी प्रसाद के. स्वामी	बीझी हाईट्स, कार्टर रोड ७०२) – ९०२ चौ.फू., थे <b>कब्जा)</b> गाळा क्र. २१ आणि ३४ युनिट, गाव उचाट, मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण गाळा क्र. ३४ए, १७२८' गाळा क्र. ३४ए, १७२८' फॅक्टरी गाळा येथे बी इस्टेट, दादोजी कॉडदेव इ अप क्षेत्र: ८१० चौ.फू. इ व ७ येथील गोडाऊन, त १६ ४ येथील गोडाऊन, त १६ ११ (पैकी) रेहनाल चौ.फू. (प्रत्यक्ष कब्जा) टुकान क्र. १ (क्षेत्र १८४ क्र. ३ (क्षेत्र २३१ चौ.फू. कोप्रोली, तहसिल पनवेल एच-३०२, ग्रीन हेवन रेरि क्षेत्र १०६३ चौ.फू. (बॉक्	, रिक्षवी कॉम्प्स्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (पस्टॅं दंत्र : (फ्सॅंट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का बाडा, ठाणे - ४२१३०३ वेथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ ची.फू., ची.फू. बॅंकेकडे प्रत्यक्ष कल्जा बी, (हल गाळा गट क्र. २७३बी), तळ मजला, ई- मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का बाडा, ठाणे - ४२१३०३ वेथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ ची.फू., ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष कल्जा) 5०१, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल कॉस मार्ग, भावखळा (पूर्व) मुंबई ४००० २२७. बिल्ट 'प्रत्यक्ष कल्जा) त. तळमजला, प्रामपंचायत घर क्र. ३२९५, आर्य , जंतूफाठा जवळ, भिवंडी न ६-७०० ची.फू. गोडाऊन ७-६५० ची.फू. + ८२ ची.फू. (प्रत्यक्ष कब्जा) ळमजला, खंडेराव कंपाऊंड, सर्व्हे क्र. हिस्सा क्र. 1 गाव भिवंडी, जि. ठाणे बिल्ट अप क्षेत्र: २८२० ची.फू.), दुकान क्र. २ (क्षेत्र २३१ ची.फू.) चुकान , जिल्हा रायगड, (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा) सेस्डेन्सी, कोप्रोली, तहसिल पनवेल, जिल्हा रायगड, क्रिडे प्रत्यक्ष कब्जा) ल गाला (तळमजला, १ला मजला आणि २रा मजला काराबीर अपार्टमेंट, गाव शेलार भिवंडी, मुंबई, क्षेत्र	/ ६३.३०	१.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००	१९१.०० १६२.०० १६६७.३२ १६६७३२ १६६७३२	२००००५३९६०८४         २००००५३९६०८५         २००००३२१८२६४         २००००३२६१२०६         दुकान क्र. १:         २००००५६००२९१०         दुकान क्र. ३:         २००००५६००२७७	g, 3,00 d         g, 8,00 d         g, 9,00 d         g, 0,00 d         g, 10,00 d         10,00 d <td><ul> <li>(550)</li> <li>&gt; \$2500\$\$255</li> <li>(550)</li> <li>&gt; \$2500\$\$255</li> <li>(550)</li> <li>&gt; \$2500\$\$2555</li> <li>(550)</li> <li>&gt; \$2505\$\$2555</li> <li>(550)</li> <li>&gt; \$255\$\$2555\$\$2555</li> <li>(550)</li> <li>&gt; \$255\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$255\$\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$\$255\$\$</li></ul></td> <td><b>एमए</b> श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री</td> <td>ाख ते. अरघा सेनगुमा, सीएम मे. सबनी बराई, मॅनेजर ते. राकेश रंजन, एएम ते. राकेश रंजन, एएम ते. रिवेश नाथ, डीएम ते. रिवेश नाथ, डीएम ते. सिरोजत हॅंब्राम डीएम (एफ ॲण्ड ए इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल प <u>ibap@allahabadbank.in</u> येथे प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगरे ज्ञा- बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृ केल्यानंतर कोणतेही दावे विचारात इसारा अनामत रक्कम (इअर) ऑ केवायसी दस्तावेज म्हणजे ? ओठ वैध ई-मेल आयडी/संपर्क क्रमांक केवायाती दिख तेपिल नमुद सं संभाव्य बोलीदारा आयबीएपीआय बोलीदारांनी विक्रीट्या अटी आणि बोलीदारांनी विक्रीट्या अटी आणि बोलीदारांनी विक्रीट्या अट्या लाधिक तीत यास्वी बोलीदारा आयबीएपीआय बोलीदारांनी यक्रित्या अट्या आणि बोली सारद करण्यापूर्वी मिळकतीत यास्वी बोलीदाराची इसारा अनाम इसारा अनामत रक्मेवर कोणतेही व खरेदी त्रक्नेच्या २५२४ आणि वि करण्यात कसूर केल्यास आगोदर ज संभाव्य पात्र बोलीदारा ई – लिलावा यायगर हे इंटसेट नेटवर्क प्रॉल्सेन, होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उप खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, उच्चतना प्रस्ता क्लीकाराणे प्राधिवृ ढकलणे/रह करणे किंवा लिलाव प्र विक्री प्रमाणपत्र फल्त खरेदीदार/3 विक्री प्रतिप्रशील काही असल्यास</td> <td>ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तपा संपर्क करावा. न आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी र धेतले जाणार नाहीत. नलाईन बोली सादर करण्यापूर्वी ठखीचा पुरावा (केवायसी) म्हण : इ. रर्वक क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून : पोर्टल यांचेकडून ई-लिलावाव हित प्रपत्रात फक्त ऑनलाईन प्रति शतीं वाचल्याचे आणि सोलीदार त (ह. पाच लाख)/ आणि १० सावत त्यांचे समाधान आणि मिंत त रक्कम (इअर) विक्री मोबदल याज देय नाही. यशस्वी बोलीदा क्री किंमतीची उर्वरित विक्रीपास मा केलेलेस र्व पैसे जप्त करण्या विंग जाणे किंवा कोणत्याही त करणे, पॉवर बॅकअपची खात्री व नॉदणी शुल्क/इतर प्रभार इ. अ त अधिकारी/बॅंकेवर बंधनका रात्र्रयाच्या नावे जारी करण्यात नर्ज्दराराच्या नावे जारी करण्यात राज्द्रवरान ऑफ फायनात्शियल । दिलेल्या संपर्क क्रमांकावरुन प्र</td> <td>टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in manjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in and and and and and and and and and and</td> <td></td> <td>। सादर करण्य ग वचन मानग गबदार राहणा गँक खात्याम . २. पत्रव्यव</td> <td>२२८९- . १८००१०२ प्यति चेऊ नये पर नाही. विक्र च्ये आरटीजी हाराकरिता वि १.०० लाख वाढवू शकता इअर ई-लिल काऱ्यांनी बोली निस्थितीअर्ध वाढवू शकता इअर ई-लिल काऱ्यांनी बोली निस्थितीअर्ध क घटना टाळ्ग णाचीही देणी कारणे किंवा तील. व विहित नियग</td> <td>नाईन क्र. (५०६४ (डी) २५०२६ किंवा ०११४ तिला बाधक दावे/हकक, , मिळकत बँकेला जात साठी ठेवलेल्या मिळक एस/ एनईएफटी/फंड ट्र द्यामान पत्त्याचा पुरावा, (रु. एक लाख) /रु. त. ाव विक्री प्रक्रिया संपल्ल किंमत स्वीकारल्यानंत ने राहील. कुठल्याही वा मिळकत/रकमेच्या कारी/ बँक किंवा मे. ई य्यासाठी बोलीदारांना ई भरायची आहेत. कोणतेही कारण न देता</td> <td>मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९२९१७ ०९२८६८ ०९२८६८ ९१०६९३१, हेल्पल /थकबाकी आणि लिं किंवा अज्ञात विद्यमा त/तींच्या संदर्भात अ ग्रन्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन २३. बोलीदाराचे पॅन दरत्वरित अगोदर जम टप्प्यावर परत करण्यात व संदर्भात दावा/हक्स दर्लारत अगोदर जम टप्प्यावर यशस्वी बौ संदर्भात दावा/हक्स कोणत्याही वेळी ई-</td> <td>२०२४९ ७७७८८६ ७००२३३ ५५१३९५ १९६८८९ नताईन ईमेल आयडी मताबासाठी ठेवलेल नार्वन ईमेल आयडी मताबासाठी ठेवलेल मा आणि भविष्याती ऑनलाईन बोली सा करणे आवश्यक आ कार्ड ४. बोलीदारां वेईल. ॥ केलेल्या (इअरस लीदाराने रक्कम ज राष्ट्रणात् नही. ॉर्लोजिस लि. ऑक्स यशस्वीरित्या सहभा – लिलाव तहकूब /ए आणि शर्तीवर पुढी</td>	<ul> <li>(550)</li> <li>&gt; \$2500\$\$255</li> <li>(550)</li> <li>&gt; \$2500\$\$255</li> <li>(550)</li> <li>&gt; \$2500\$\$2555</li> <li>(550)</li> <li>&gt; \$2505\$\$2555</li> <li>(550)</li> <li>&gt; \$255\$\$2555\$\$2555</li> <li>(550)</li> <li>&gt; \$255\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$2555\$\$255\$\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$255\$\$\$255\$\$</li></ul>	<b>एमए</b> श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री	ाख ते. अरघा सेनगुमा, सीएम मे. सबनी बराई, मॅनेजर ते. राकेश रंजन, एएम ते. राकेश रंजन, एएम ते. रिवेश नाथ, डीएम ते. रिवेश नाथ, डीएम ते. सिरोजत हॅंब्राम डीएम (एफ ॲण्ड ए इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल प <u>ibap@allahabadbank.in</u> येथे प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगरे ज्ञा- बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृ केल्यानंतर कोणतेही दावे विचारात इसारा अनामत रक्कम (इअर) ऑ केवायसी दस्तावेज म्हणजे ? ओठ वैध ई-मेल आयडी/संपर्क क्रमांक केवायाती दिख तेपिल नमुद सं संभाव्य बोलीदारा आयबीएपीआय बोलीदारांनी विक्रीट्या अटी आणि बोलीदारांनी विक्रीट्या अटी आणि बोलीदारांनी विक्रीट्या अट्या लाधिक तीत यास्वी बोलीदारा आयबीएपीआय बोलीदारांनी यक्रित्या अट्या आणि बोली सारद करण्यापूर्वी मिळकतीत यास्वी बोलीदाराची इसारा अनाम इसारा अनामत रक्मेवर कोणतेही व खरेदी त्रक्नेच्या २५२४ आणि वि करण्यात कसूर केल्यास आगोदर ज संभाव्य पात्र बोलीदारा ई – लिलावा यायगर हे इंटसेट नेटवर्क प्रॉल्सेन, होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उप खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, उच्चतना प्रस्ता क्लीकाराणे प्राधिवृ ढकलणे/रह करणे किंवा लिलाव प्र विक्री प्रमाणपत्र फल्त खरेदीदार/3 विक्री प्रतिप्रशील काही असल्यास	ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तपा संपर्क करावा. न आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी र धेतले जाणार नाहीत. नलाईन बोली सादर करण्यापूर्वी ठखीचा पुरावा (केवायसी) म्हण : इ. रर्वक क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून : पोर्टल यांचेकडून ई-लिलावाव हित प्रपत्रात फक्त ऑनलाईन प्रति शतीं वाचल्याचे आणि सोलीदार त (ह. पाच लाख)/ आणि १० सावत त्यांचे समाधान आणि मिंत त रक्कम (इअर) विक्री मोबदल याज देय नाही. यशस्वी बोलीदा क्री किंमतीची उर्वरित विक्रीपास मा केलेलेस र्व पैसे जप्त करण्या विंग जाणे किंवा कोणत्याही त करणे, पॉवर बॅकअपची खात्री व नॉदणी शुल्क/इतर प्रभार इ. अ त अधिकारी/बॅंकेवर बंधनका रात्र्रयाच्या नावे जारी करण्यात नर्ज्दराराच्या नावे जारी करण्यात राज्द्रवरान ऑफ फायनात्शियल । दिलेल्या संपर्क क्रमांकावरुन प्र	टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in manjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in and and and and and and and and and and		। सादर करण्य ग वचन मानग गबदार राहणा गँक खात्याम . २. पत्रव्यव	२२८९- . १८००१०२ प्यति चेऊ नये पर नाही. विक्र च्ये आरटीजी हाराकरिता वि १.०० लाख वाढवू शकता इअर ई-लिल काऱ्यांनी बोली निस्थितीअर्ध वाढवू शकता इअर ई-लिल काऱ्यांनी बोली निस्थितीअर्ध क घटना टाळ्ग णाचीही देणी कारणे किंवा तील. व विहित नियग	नाईन क्र. (५०६४ (डी) २५०२६ किंवा ०११४ तिला बाधक दावे/हकक, , मिळकत बँकेला जात साठी ठेवलेल्या मिळक एस/ एनईएफटी/फंड ट्र द्यामान पत्त्याचा पुरावा, (रु. एक लाख) /रु. त. ाव विक्री प्रक्रिया संपल्ल किंमत स्वीकारल्यानंत ने राहील. कुठल्याही वा मिळकत/रकमेच्या कारी/ बँक किंवा मे. ई य्यासाठी बोलीदारांना ई भरायची आहेत. कोणतेही कारण न देता	मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९२९१७ ०९२८६८ ०९२८६८ ९१०६९३१, हेल्पल /थकबाकी आणि लिं किंवा अज्ञात विद्यमा त/तींच्या संदर्भात अ ग्रन्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन २३. बोलीदाराचे पॅन दरत्वरित अगोदर जम टप्प्यावर परत करण्यात व संदर्भात दावा/हक्स दर्लारत अगोदर जम टप्प्यावर यशस्वी बौ संदर्भात दावा/हक्स कोणत्याही वेळी ई-	२०२४९ ७७७८८६ ७००२३३ ५५१३९५ १९६८८९ नताईन ईमेल आयडी मताबासाठी ठेवलेल नार्वन ईमेल आयडी मताबासाठी ठेवलेल मा आणि भविष्याती ऑनलाईन बोली सा करणे आवश्यक आ कार्ड ४. बोलीदारां वेईल. ॥ केलेल्या (इअरस लीदाराने रक्कम ज राष्ट्रणात् नही. ॉर्लोजिस लि. ऑक्स यशस्वीरित्या सहभा – लिलाव तहकूब /ए आणि शर्तीवर पुढी
تر وي م	हमीदार श्री. संजय सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा श्रीम. नमिता सिन्हा मे. किशोर रिपेर्निंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. किशोर जी. गांधे मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव रा गांधे मे. सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार भुरीवाई भवरलाल जैन सनराईज गोल्ड अलॉयज प्रा. लि. अनिल बी जैन केतन बी जैन पास भवरलाल जैन पास भवरलाल जैन मे. लिओफोच्युंन इन्फ्राबिल्डकॉन प्रा. लि. फॉर्च्युन सिफरनी कर्जवार/हमीदार प्रदीप के. स्वामी धिरेन सी. सावला वसंत डी. मामनिया सितापती चवली मे. सनराईज मेटॅलिक इंडिवा प्रा. लि. हमीदार अनिल भंवरलाल जैन	बीझी हाईट्स, कार्टर रोड ७०२) – ९०२ चौ.फू., थे कब्जा) गाळा क्र. २१ आणि ३४ युनिट, गाव उचाट, मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण गाळा क्र. ३४ए, १७२८: गाळा क्र. २४ ७, १७२८: गाळा क्र. २४ ७, १७२८: गाळा क्र. २४ ७, १७२८: गाळा क्र. २४ ७, १७२८: रात्रे व्य व्य सीत्र, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण गाळा क्र. ३४वी, १७२८ फेक्टरी गाळा येथे बी-२ इस्टेट, दादोजी कॉडदेव उ अप क्षेत्र: ८१० ची.फू. (६ व ७ येथील गोडाऊन, त १६६/१ (पैकी) रेहनाल चौ.फू. (प्रत्यक्ष कब्जा) युकान क्र. १ (क्षेत्र १८४ क्र. ३ (क्षेत्र २३१ ची.फू. कोप्रोली, तहसिल पनवेल एच-३०२, ग्रीन हेवन रेरि क्षेत्र १०६३ ची.फू. (बॉबे प्लॉट क्र. १६ व १४ येथी आणि टेरेस) वी विंग, म्	, रिक्षवी कॉम्प्स्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (पस्टॅं दंत्र : (फ्सॅंट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का बाडा, ठाणे - ४२१३०३ वेथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ ची.फू., ची.फू. बॅंकेकडे प्रत्यक्ष कल्जा बी, (हल गाळा गट क्र. २७३बी), तळ मजला, ई- मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का बाडा, ठाणे - ४२१३०३ वेथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ ची.फू., ची.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष कल्जा) 5०१, ४ था मजला, विंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल कॉस मार्ग, भावखळा (पूर्व) मुंबई ४००० २२७. बिल्ट 'प्रत्यक्ष कल्जा) त. तळमजला, प्रामपंचायत घर क्र. ३२९५, आर्य , जंतूफाठा जवळ, भिवंडी न ६-७०० ची.फू. गोडाऊन ७-६५० ची.फू. + ८२ ची.फू. (प्रत्यक्ष कब्जा) ळमजला, खंडेराव कंपाऊंड, सर्व्हे क्र. हिस्सा क्र. 1 गाव भिवंडी, जि. ठाणे बिल्ट अप क्षेत्र: २८२० ची.फू.), दुकान क्र. २ (क्षेत्र २३१ ची.फू.) चुकान , जिल्हा रायगड, (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा) सेस्डेन्सी, कोप्रोली, तहसिल पनवेल, जिल्हा रायगड, क्रिडे प्रत्यक्ष कब्जा) ल गाला (तळमजला, १ला मजला आणि २रा मजला काराबीर अपार्टमेंट, गाव शेलार भिवंडी, मुंबई, क्षेत्र	/ ६३.३० / ६३.३० / ६३.३० / ८.४० / ८.४० / ११.५ / ११.५ / १९.५० / २६.५० / २६.५०	१.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००	१९१.०० १६२.०० १६६७.३२ १६६७३२ १६६७३२ ७०८.९०	२००००५३९६०८४ २००००५४४४०७७ २००००३२१८२६४ २००००३२१८२६४ २००००३२६१२०६ दुकान क्र. १: २०००५६००२९३ दुकान क्र. २: २०००५६००२९३ दुकान क्र. २: २००००५६००२९३ दुकान क्र. २: २००००५६००२९३	g, 3,00 Å         g, 8,00 Å         g, 9,00 Å         g, 0,00 Å         g, 0,00 Å         g, 0,00 Å         g, 10,00 Å         g, 10,00 Å         g, 0,00 Å         g, 10,00 Å         g, 0,00 Å	<ul> <li>(550)</li> </ul>	<ul> <li>एमाए अंग्री अंग्रि त त त म त त त त त त त त त त त त त त त</li></ul>	ाख ते. अरघा सेनगुमा, सीएम मे. सबनी बराई, मॅनेजर ते. राकेश रंजन, एएम ते. राकेश रंजन, एएम ते. रिवेश नाथ, डीएम ते. रिवेश नाथ, डीएम ते. सिरोजत हॅंब्राम डीएम (एफ ॲण्ड ए इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल प <u>ibap@allahabadbank.in</u> येथे प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगरे ज्ञा- बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृ केल्यानंतर कोणतेही दावे विचारात इसारा अनामत रक्कम (इअर) ऑ केवायसी दस्तावेज म्हणजे ? ओठ वैध ई-मेल आयडी/संपर्क क्रमांक केवायाती दिख तेपिल नमुद सं संभाव्य बोलीदारा आयबीएपीआय बोलीदारांनी विक्रीट्या अटी आणि बोलीदारांनी विक्रीट्या अटी आणि बोलीदारांनी विक्रीट्या अट्या लाधिक तीत यास्वी बोलीदारा आयबीएपीआय बोलीदारांनी यक्रित्या अट्या आणि बोली सारद करण्यापूर्वी मिळकतीत यास्वी बोलीदाराची इसारा अनाम इसारा अनामत रक्मेवर कोणतेही व खरेदी त्रक्नेच्या २५२४ आणि वि करण्यात कसूर केल्यास आगोदर ज संभाव्य पात्र बोलीदारा ई – लिलावा यायगर हे इंटसेट नेटवर्क प्रॉल्सेन, होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उप खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, उच्चतना प्रस्ता क्लीकाराणे प्राधिवृ ढकलणे/रह करणे किंवा लिलाव प्र विक्री प्रमाणपत्र फल्त खरेदीदार/3 विक्री प्रतिप्रशील काही असल्यास	ग्ड ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तप संपर्क करावा. आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त अधिकारी/तारण धनको कोण् धेतले जाणार नाहीत. नलाईन बोली सादर करण्यापूर्वी ठखीचा पुरावा (केवायसी) म्हण् हे इ. पर्क क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून न पोर्टल यांचे कड्र कु निल्लावाव- हित प्रपन्नात फक्त ऑनलाईन प्र श्रतीं वाचल्याचे आणि बोलीदार त (रु. पाच लाख)/ आणि श- गावत त्यांचे समाधान आणि निर्त त रक्कम (इअर) विक्री मोबद्द- याज देय नाही. यशस्वी बोलीदा का किंमतीची उर्वरित विक्रीपास् मा केलेले सर्व पैसे जप्त करण्या च्या तारखेपूर्वी आयबीएपीआ 'वीज जाणे किंवा कोणल्याही त करणे, पॉवर बॅकअपची खात्री व नॉदणी शुल्क/इतर प्रभार इ. अत् अधिकारी/बॅकेवर बंधनकाग गर्क्र्य्ये न कोणतीही मिळकत विं गर्डद्राराच्या नावे जारी करण्यात नन्द्र्य्यत्रान ऑफ फायनान्शियल्य दिलेल्या संपर्क क्रमांकावरून प्र !ःची नॉदरणी केल्यानंतर इअर ज	टोल फ्री क्र. : १८० इं-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in manjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in astrong and the standard	••• १०३५३४२ गिएपीआव हेत गिएपीआव हेत गिरपीकरण किंद गर्वदर्शनानुसार क स्त /पासपोर्ट इ सार राहील. भावश्यक आहे ह. बंधनकारक र खंधनकारक र खंधनकारक त खंधनकारक त हील दिवसी प्रा हिल दिवशी प्रा हेत रहा लाख प्रेयाश्वरि. भावश्यक आहे हिल दिवशी प्रा हेत रहा लाख प्रेयाश्वरि. भावश्यक आहे हिल दिवशी प्रा हेत रहा लाख हेत रहा के स्त रहा स्त रहा के स्त रहा स्त रहा के स्त रहा के स्त रहा के स्त रहा के स्त रहा स्त रहा के स रहा स्त र स्त र	सादर करण्य सा वचन मानग सबदार राहणा बँक खात्याम . २. पत्रव्यव . हतील. करीता र. १ ) च्या पटीत बोलेदिारांची खेलूत अधिव लाव बँकेच्या आणि कसूरद फ्र शकतात. प्र ाा आकस्मिव पा किंचा ना प्रा किंचा ना प्रा किंचा ना प्रा किंचा ना रा नाईा. २०२२ अंतर्गत ो नाही तर ते	२२८९- . १८००१०२ प्यति चेऊ नये पर नाही. विक्र च्ये आरटीजी हाराकरिता वि १.०० लाख वाढवू शकता इअर ई-लिल काऱ्यांनी बोली निस्थितीअर्ध वाढवू शकता इअर ई-लिल काऱ्यांनी बोली निस्थितीअर्ध क घटना टाळ्ग णाचीही देणी कारणे किंवा तील. व विहित नियग	नाईन क्र. (५०६४ (डी) २५०२६ किंवा ०११४ तिला बाधक दावे/हकक, , मिळकत बँकेला जात साठी ठेवलेल्या मिळक एस/ एनईएफटी/फंड ट्र द्यामान पत्त्याचा पुरावा, (रु. एक लाख) /रु. त. ाव विक्री प्रक्रिया संपल्ल किंमत स्वीकारल्यानंत ने राहील. कुठल्याही वा मिळकत/रकमेच्या कारी/ बँक किंवा मे. ई य्यासाठी बोलीदारांना ई भरायची आहेत. कोणतेही कारण न देता	मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९२९१७ ०९२८६८ ०९२८६८ ९१०६९३१, हेल्पल /थकबाकी आणि लिं किंवा अज्ञात विद्यमा त/तींच्या संदर्भात अ ग्रन्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन २३. बोलीदाराचे पॅन दरत्वरित अगोदर जम टप्प्यावर परत करण्यात व संदर्भात दावा/हक्स दर्लारत अगोदर जम टप्प्यावर यशस्वी बौ संदर्भात दावा/हक्स कोणत्याही वेळी ई-	<ul> <li>२०२४२</li> <li>२०२४२</li> <li>२०२२३३</li> <li>२०२२३३</li> <li>२२३८८९</li> <li>२५५५६०</li> <li>ताईन ईमेल आयडी</li> <li>त्राताबासाठी ठेवलेल्य आंनलाईन बोली सात अगला आवश्यक आरं करणे आवश्यक आरं कार्ड ४. बोलीदारां कार्ड ४. बोलीदारां बिहेल.</li> <li>बेलेल्या (इअरसस् लीदाराने रक्कम जग राष्ट्रणात् नही.</li> <li>बेलेल्या (इअरसस् रार्ह्रणात् नही.</li> <li>बेलेलाव तहकूब/पु</li> <li>आणि शर्तीवर पुढी</li> </ul>
۶۶ و <u>و</u> ا	हमीदार श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा श्री. संजय सिन्हा मे . किशोर सिर्मेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. किशोर जी. गांधे मे . चैभव सिर्पेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. चैभव ती. गांधे मे . सनराईज कॉपर प्रा. लि. हमीदार भ्रुरीवाई भवरलाल जैन भवरलाल टी जैन सनराईज गोल्ड अलॉयज प्रा. लि. अनिल बी जैन केतन बी जैन केतन बी जैन केतन बी जैन पारस भवरलाल जैन पारस भवरलाल जैन पारस भवराता जैन पारस भवराता जैन पारस भवराता जैन पारस भवराता जैन मे . लिगोफोच्युंन इन्फ्राविल्डकॉ प्रा. लि. फार्च्युन सिफनी कर्जव्दार/हमीदार प्रदाय के. स्वामी प्रसाद के. स्वामी स्तापती चवली	बीझी हाईट्स, कार्टर रोड ७०२) – ९०२ चौ.फू., श्वे कब्जा) गाळा क्र. २१ आणि ३४ युनिट, गाव उचाट, मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहाण गाळा क्र. ३४ए, १७२८: गाळा क्र. ३४ए, १७२८: गाळा क्र. २७ आणि ३४ युनिट, गाव उचाट मौजे, रोड जवळ, जिल्हा तालु इमारतीचे समतुल्य गहा गाळा क्र. ३४वी, १७२८ फॅक्टरी गाळा येथे बी इस्टेट, दादोजी कॉडदेव इ अप क्षेत्र: ८१० चौ.फू. (फॅक्टरी गाळा येथे बी इस्टेट, दादोजी कॉडदेव इ अप क्षेत्र: १९२० चौ.फू. इ व ७ येथील गोडाऊ कंपाऊंड, इमारत क्र ३ बिल्ट अप क्षेत्र: गोडाऊ मंझेनाईन मजला, क्षेत्र ४८ १८ येथील गोडाऊन, त १६६/१ (पैकी) रेहनाल चौ.फू. (प्रत्यक्ष कब्जा) दुकान क्र. १ (क्षेत्र २४२ चौ.फू. कोप्रोली, तहसिल पनवेल एच-३०२, ग्रीन हेवन रेरि क्षेत्र २०६३ चौ.फू. (बॉये एच्टॅ क्र. १६ व १४ येथी आणि टेरेस) बी तिंग, म् १९८८९ चौ.फू. (प्रत्यक्ष पाच दुकाने म्हणजे दुकान गाव शेलार भिवंडी, मुंबई (प्रत्यक्ष कब्जा) मागील बाजूचा तळमजल	, रिझवी कॉम्प्लेक्स, बांद्रा (प), मुंबई क्षेत्र : (पल्टॅ ंत्र : (फ्लॅंट ७०३) - ९३६ ची.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष ए, (हल गाळा गट क्र. २७३ वी), तळ मजला, ई- मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का वाडा, ठाणे – ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि 1. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. ११ ३४५६ ची.फू., चौ.फू. बॅंकेकडे प्रत्यक्ष कब्जा बी, (हल गाळा गट क्र. २७३वी), तळ मजला, ई- मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा का वाडा, ठाणे – ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि ए. बिल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २०, ३४५६ ची.फू. चौ.फू. (बॅंकेकडे प्रत्यक्ष कब्जा) जि. २ था मजला, बिंग बी, ससेक्स इंडस्ट्रीअल कॉस मार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई ४००० ०२७. बिल्ट प्रत्यक्ष कब्जा) न. तळमजला, ग्रामपंचायत घर क्र. ३२५, आर्य , अंबूएफाटा जवळ, भिवंडी , तळ्मजला, खंडेराव कंपाऊंड, सर्व्हे क्र. हिस्सा क्र. । गव भिवंडी, जि. ठाणे बिल्ट आप क्षेत्र: २८२० ) चौ.फू.), दुकान क्र. २ (क्षेत्र २३१ चौ.फू.) दुकान , जिल्हा रायगड, (बॅंकेकडे प्रत्यक्ष कब्जा) सेडेन्सी, कोप्रोली, तहसिल पनवेल, जिल्हा रायगड, तकडे प्रत्यक्ष कब्जा) ल गाला (तळमजला, श्वा मजला आणि २रा मजला सेइंग्र अप्र्यंस कब्जा) ल गाला (तळमजला, १९ त्या मजला आणि २रा मजला सेइ प्रत्यक्ष कब्जा) ल गाला (तळमजला, ए विंग, महावीर अपार्टमेंट क्ष कज्या)	/ ६३.३० / ६३.३० / ६३.३० / ८.४० / ८.४० / ८.४० / ११.५ ? ६,०० / ? ६,०० / ? ६,०० / * ५,०० /	१.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००       १.००	१९१.००       १९१.००       १६२.००       १६६७.३२       १६६७३२       १६६७३२       ७०८.९०       ३४६२.७७	२००००५३९६०८४ २००००५४४४०७७७ २००००३२१८२६४ २००००३२१८२६४ २००००३२१८२६४ २००००५९०१२२ दुकान क्र. १: २०००५६००२७३ दुकान क्र. १: २००००५६००२७३ दुकान क्र. १: २००००५६००२७३ २००००५६०२४७ २००००५६०२४७	g, 3,00 Å         g, 8,00 Å         g, 0,00 Å	<ul> <li>(550)</li> <li></li></ul>	<ul> <li>एमाए</li> <li>श्रि श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री</li></ul>	ाख ते. अरघा सेन्युमा, सीएम ोम. सबनी बराई, मॅनेजर ते. राकेश रंजन, एएम ते. विश्व नाथ, डीएम ते. वुश्वित हॅब्राम डीएम (एफ ॲण्ड ए इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल प <u>ibapi@@allahabadbank.in</u> येथे प्रायिकृत अधिकाऱ्यांचे वांगले जान <i>Hळकत</i> /तींच हक्व, बोजा संदर्भा बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृ केल्यानंतर कोणतेही दावे विचारात इसारा अनामत रक्कम (इअर) ऑ केवायसी दस्तावेक म्हणजे ?. ओठ केवायसी दस्तावेक म्हणजे ?. आठ केवायसी त्रस्तावेक म्हणजे ?. आठ केवायसी त्रस्तावेक म्हणजे ?. केवायसी त्रस्तावेक म्हणजे ?. केवायसी त्रस्तावेक म्हणजे ?. केवायसी त्रस्ताव वरील नमुद सं संभाव्य बोलीदारा जी याश्वलिम्य वोलीदारांनी योम्य तपशिलासह वि बोली सादर करण्यायुर्ची मिळकतीव यशस्वी बोलीदारा ही म्हण्या आय करण्यात कस्र् केल्यास अगोदरा ज संभाव्य पात्र बोलिदारा ई – लिलाव टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रॉब्लोम / होण्यासाठी तात्निकटुष्ट्या योग्य उप खरेदीदाराने प्रयोज्य मुर्दाक शुल्क, उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्राधिवृ ढकल्ला/रह करणे किंवा लिलाव 5 विक्री प्रसमुपी होणाऱ्यांने स्वत प्रयात कस्र् केल्यास अगोदर ज संभाव्य पात्र बोलतिदार ई – लिलाव 5 विक्री प्रसागे प्रस्ताव स्वीकारणे प्राधिवृ ढकल्ला/रह करणे किंवा लिलाव 5 विक्री प्रसभागी होणाऱ्यांने स्वत प्रयोत्व राने त्रस्व क्या स्विभागी होण दावेक्री त्रसम्पाति लाही सि अस्य प्रवात रुप्यात क्रेया स्वभागी होणाऱ्यांने स्वत प्रवात त अप्ण्यात तुम्ही कस्यू केल भ्याक्य पात्र गौर्य कायक्रियाचे प्रा प्रवान करण्यात तुम्ही कस्यू केल्या प्रयान्य प्रायंतां बननवल्तेले निय प्रयान क्रिक्र अफि इंडियाचे प्रा प्रयाक्य प्रायंतां वनवत्वतेले निय प्रयाक्य प्रयात्र वीक्य जिपस्र वेया याया तार्य क्रिक्र सक्य कालि त्र विक्र क्य क्य क्य क्या त्र प्रयात्त क्र क्या क्र क्या क्या स्वर्य क्या क्या क्या क्या क्या प्रयात्त करण्यात तुम्ही कस्य केया क्या क्या व्या क्या क्या क्या क्या क्या क्या क्या क	एष्ट्र ए) ) ता धारण केलेला पाहिजे. तर्पा संपर्क करावा. न आणि माहितीनुसार मिळकत/ त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त त्यांची स्वतंत्र चौकशी करावी त अधिकारी/तारण धनको कोण् धेतले जाणार नाहीत. नलाईन बोली सादर करण्यापूर्वी ठखीचा पुरावा (केवायसी) म्हण् हे इ. पर्क क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून इ पोर्टल यांचे कडून ई–लिलावावर हित प्रचात फक्त ऑनलाईन प्र रि प्रचात फक्त ऑनलाईन प्र शतीं वाचल्याचे आणि समजून तारत असावे आणि बोलीदार त् रि. पाच लाख)/ आणि श्वि त रक्कम (इअर) विक्री मोबदल रयाज देय नाही. यरास्वी बोलीदा क्री किंमतीची उर्बीरत विक्रीपास् क्रि किंमतीची उर्बीरत विक्रीपास् मा केलेले सर्व पैसे जप्त करण्या त्त्र्य याही. यरास्वी बोलीदा क्रि किंमतीची उर्बीरत विक्रीपास् विक्र काणे किंवा कोणल्याही त करणे, पॉवर बॅकअपची खात्री व नंपद्रविश्वा आणे किंवा कोणल्याही त करणे, पॉवर बॅकअपची खात्री व र्गदेला युल्क/इतर प्रभार इ. अ त्र अधिकारी/बॉकेवर बंधनकाव राईवीयाच्या नवये विक्रीचे सल् वी बोलीदाराने भरायचा आहे. धिकृत अधिकारी असल्याने, हं यम हचांच्या अन्वये प्राप्त अधि लाम १२(४) अन्वये प्राप्त अधि	टोल फ्री क्र. : १८० ई-मेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in Iranjan@mstcindia.co.in Iranjan@mstcindia.co.in Imath@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in shembram@mstcindia.co.in astrong and the strong	•• १०३५३४२ •• १०३५३४२ गीएपीआच हेत गिएपीआच हेत गादरीकरण किंद गादरीकरण किंद गादर्शनानुसार क स्तर/पासपोर्ट इ सार राहील. • दद्दा लाख, हारी राहील. • दद्दा लाख, हारी राहील. • दद्दा लाख, हारी राहील. • प्रसाव स्वीक • द्दार जाय, लिं देवप्र्यात येणार इंटरेस्ट ॲक्ट २ ली सादर केर्ल <u>ने विक्री मूच्यन</u> यंबेग्रन केर्प्ल हेत. वर वर्णन केर्ले •) (तर वर्णन केर्ले	। सादर करण्य श्व वचन मानग शवदार राहणा बँक खात्याम . २. पत्रव्यव . हतील. . हतील. . करीता ठ. १ ) च्या पटीत बोलीदारांची खेकृत अधिक एवा पटीत बोलीदारांची खेकृत अधिक एवा पटीत बोलीदारांची खेकृत अधिक एवा पटीत काणि कसूरह ७ शकतात. प्र ाा आकस्मिव पा बेकेच्या आणि कसूरह ७ शकतात. प्र ाा आकस्मिव पा बेकेच्या आणि कसूरह ७ शकतात. प्र ाा आकस्मिव त्वाही. 	२२८९- . १८००१०२ प्यात येऊ नये प्रवादि येज नये र नाही. विक्र ध्ये आरटीजी हाराकरिता हि वाढवू शकता इअर ई-लिल ताच्यांनी बोली निष्चितीअर्ध क घटना टाळप ोणाचीही देणी कारणे किंवा निष्चित्तीअर्ध क घटना टाळप ोणाचीही देणी कारणे किंवा तील. व बिहित नियम आयबीएपीः आयबीएपीः ऑफ फायनाति ने पंजूर केलेल ता एक मागणी तांचा कब्जा गं	लाईन क्र.          लाईन क्र.         ५०६४ (डी)         २५०२६ किंवा ०११४         तेता बाधक दावे / हक्क,         मिळकत बँकेला जात         साठी ठेवलेल्या मिळक एस / एनईएफटी /फंड ट्र द्यमान पत्त्याचा पुरावा,         (७. एक लाख) / रू. त.         विक्रि प्रक्रिया संपल्व (कॅमत स्वीकारत्याचा पुरावा, निर्मा राहील. कुठल्यांती ने राहील. कुठल्याही : वा मिळकत / रकमेच्या कारी / बँक किंवा मे. ई यासाठी बोलीदारांना ई भरायची आहेत. कोणतेही कारण न देता म/अटीच्या अधीन राही आय पोर्टल मध्ये विनिर्ग व्याकर्जाच्या संबंधात व सूचना जारी केली. ६० देत्ला. तुम्हाला याद्वारे व	मोबाई ०९२३१६ ०९०५१० ०९२५१० ०९२८६८ ०९२८६८ ९९०६९३१, हेल्पल / थकबाकी आणि लि किंवा अज्ञात विद्यमा त/तींच्या संदर्भात उ ग्रन्सफरमार्फत जमा व ३. बोलीदाराचे पॅन . ५ करोड – रु. ९ यावर परत करण्यात प संदर्भात दावा/हकक – प्रोक्युअरमेंट टेक्नॉ – लिलाब प्रक्रियेत व संदर्भात दावा/हकक – प्रोक्युआरमेंट टेक्नॉ – लिलाब प्रक्रियेत व कोणत्याही बेळी ई- गेल. विक्रीच्या अटी दिंष्ट पद्धती मार्फत बो एन्फोर्समेंट ऑफ सिर याज आणि खर्च व द दिवस संपून्ही तुम्ही सूचना देण्यात येते क	<ul> <li>२०२४९</li> <li>२०२४९</li> <li>२०२४२</li> <li>२२२८९</li> <li>२२२८९</li> <li>२९२८९</li> <li>२९२८९</li> <li>२५५५६०</li> <li>ताईन ईमेल आयडी</li> <li>तत्तावासाठी ठेवलेल</li> <li>ता की सविष्याती</li> <li>आंग साइँग बोली सा अगंग्लाईन बोली सा अगंग्लाईन बोली सा करणे आवश्यक आ कार्ड ४. बोलीदारांग</li> <li>करोड पर्यंत राखी</li> <li>येईल.</li> <li>वोतिराने रवकम ज राहणार नाही.</li> <li>विलिस लि. ऑक्स यशस्वीरित्या सहभा</li> <li>– लिलाव तहकूब / प्</li> <li>आणि शर्तीवर पुढी</li> <li>वेलीर वकम राखून दे</li> <li>अणि शर्तीवर पुढी</li> <li>वेलीर वकम राखून दे</li> <li>ने वोद्रीन्था निर्धांग</li> </ul>